



नारळाची वाडी विकणे आहे

नागाव-अलिबाग, २, ५ एकर नारळाची Fully Developed समुद्रनजीक CRZ च्या बाहेर Clear Title, विहीर, नळ, वीज, खांब, संपूर्ण कायमस्वरुपी कंपाऊंड, सर्व्हे केलेली वाडी विकणे. Direct Party, एजंट सुद्धा चालेल.

संपर्क - 8828363983

वेधिक

राज्यात पावसाचा जोर वाढणार

पुणे : राज्यात मान्सूनची चांगल्या प्रकारे वाटचाल सुरु आहे. पावसासाठी पूरक वातावरण सध्या निर्माण झाले आहे. अशात राज्यात पुढील चार-पाच दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ. के.एस. होसाळीकर यांनी वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, पुण्यासह कोकणातील काही जिल्हे व विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

नालेसफाई की हातसफाई?

कोट्यवधी खर्चूनही शहरांमध्ये अस्वच्छता 🌄

। आविष्कार देसाई । खास प्रतिनिधी ।

जिल्ह्याच्या शहरी भागांमधील नालेसफाईची १०० टक्के कामे झाल्याचा दावा जिल्हा नगरपालिका प्रशासन कार्यालयाने केला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पडलेल्या पावसाने शहरांच्या काही भागांमध्ये पाणी साचले असून, त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचे दिसून आले. नालेसफाईसाठी सरकारने तब्बल दोन कोटी १३ लाख ५८ हजार रुपयांचा निधी देऊ केला आहे. मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत आहे, तर दुसरीकडे स्थानिक नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांचा पुरता बोजवारा उडाल्याचे अधोरेखित होते.

रायगड जिल्ह्यात २९२ उघडे नाले आहेत. त्यांची लांबी १५९.२२ किलोमीटर आहे. वादळी नाल्यांची संख्या ३२० असून, त्यांची लांबी १७७.३२ किलोमीटर आहे. नालेसफाईलाठी सरकारने दोन कोटी १३ लाख ५८ हजार रुपये संबंधित यंत्रणांना दिले आहेत. काही ठिकाणी नालेसफाई झाली आहे, तर काही ठिकाणी होणे बाकी आहे

जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींची संख्या १६ आहे. सर्वत्र नालेसफाईची १०० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. नालेसफाई करणे हे काम सातत्याने सुरुच असते. एखाद्या ठिकाणी नालेसफाई झाल्यानंतर तो नाला पावसाच्या पाण्यातील गाळाने पुन्ह भरु शकतो. त्या नाल्यांची सफाई काही ठिकाणी सुरु असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. पावसानंतर काही ठिकाणी – शाम पोशेट्टी, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी

महाडमध्ये विराट मोर्चा

🔭 अनिधकृत कत्तलखाने बंद करण्याची मागणी

। रायगड । खास प्रतिनिधी । जिल्ह्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्याचे काटेकोर पालन करावे,

गोवंश अनिधकृत कत्तलखाने बंद करावेत, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा उमेश

महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे १८ जून रोजी गोवंश हत्या झाली होती. दरम्यान, आरोपींनी गोरक्षकांना मारहाण करीत पोलीसांना धक्काबुक्की केली होती. या निषेधार्थ सकल हिंद् समाजातर्फे महाड शहरात शनिवारी (दि. २२) मोर्चा •> पान २ वर



तेलंगणातील शेतकरी कर्जमुक्त

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

तेलंगणामधील काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी सरकारने १५ ऑगस्टच्या आधीच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांच्या ३१ हजार कोटींच्या कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाने मंज्री दिली आहे.

मृद्द्यावर मृख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना १५ ऑगस्टपर्यंत कर्जमुक्त करू असे

दिले होते. आता 🔊 तेलंगणामधील रेवंथ रेड्डी सरकारने १५ ऑगस्टपूर्वीच कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे.

आश्वासन काँग्रेसने

३१ हजार कोटींची कर्जमाफी

काँग्रेस सरकारचा

महत्त्वपूर्ण निर्णय या निर्णयानंतर काँग्रेस नेते खासदार

राह्ल गांधी यांनी तेलंगणामधील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे. राह्ल गांधी यांनी ट्विट करीत तेलंगणामधील शेतकरी बांधवांच्या कुटुंबांचे अभिनंदन. काँग्रेस सरकारने आपले २ लाख

रुपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ

केले आहे. शेतकऱ्यांना एक ऐतिहासिक पाऊल लाभ राज्यातील

पाळणाघरातील मुलीचा विनयभंग

। पनवेल । वार्ताहर ।

पाळणाघरात ठेवलेल्या सात वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार खांदेश्वर पोलीस आला आहे. याप्रकरणी आरोपी गोरखनाथ प्रदीप देशमुख (३७)

नोकरीनिमित्ताने बाहेर जातात. त्यांनी त्यांच्या सात वर्षीय मुलीला पाळणाघरात ठेवले होते. दि. १० ते २६ मेदरम्यान आठच्या आरोपी गोरखनाथ यांनी या मुलीला किचनमध्ये घेऊन जाऊन विनयभंग गेला. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा

पर्यटकांनी झेलल्या पाऊसधारा

माथेरानचा पहिलाच विकेड हाऊसफुल्ल; घाटरस्त्यात वाहनाच्या रागा

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरान या पर्यटनस्थळी शनिवारी पावसाळ्याचा पहिला विकेंड होता. माथेरानमधील पावसाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक आज माथेरानमध्ये आले होते. दरम्यान, पहिल्या पाऊस सरी माथेरानमध्ये पर्यटकांनी अनुभवल्या. मात्र, त्यासाठी सकाळच्या वेळी नेरळ-माथेरान घाट पुन्हा एकदा वाहनांच्या गर्दीने

माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी असलेले वनसंपदा यामुळे हे पर्यटनस्थळ पावसाळ्यात धुक्यात हरवून जाते. त्यात यावर्षीच्या पावसाळ्यातील पहिला पावसाळा अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक हे माथेरानमध्ये दाखल झाले. आज



वाहनांची गर्दी सकाळपासून नेरळ-माथेरान घाटात होती. त्यामुळे पर्यटकांची खासगी वाहने आणि नेरळ माथेरान प्रवासी टॅक्सी पुरविणाऱ्या टॅक्सी यामुळे घाट रस्ता केवळ वाहनांच्या गर्दीने ओसंडून गेला होता. पर्यटक यांच्यामुळे यावर्षी माथेरानमधील वर्षा हंगाम सुरु झालाची आठवण सर्वांना झाली. मात्र, वाहतूक कोंडीत अडकलेल्या पर्यटकांना जुम्मापट्टी भागात गेल्यावर पावसाची झुळूक वाहतूक कोंडीत असतानादेखील पर्यटक खुश होते.

दोन दिवसांपूर्वी माथेरानमध्ये अवघ्या दोन तासांत दीडशे मि.मी. पावसाची नोंद झाली होती आणि त्यामुळे वातावरणात प्रचंड गारवा आहे. त्याचा परिणाम माथेरानमध्ये वातावरण आल्हाददायक बनले असल्याने पर्यटकांनी माथेरानमध्ये प्रवेश केल्यावर या वातावरणाचा





६० वर्षांपासून खोकल्यावर गुणकारी ग्वो-ता गोळ्या आणि कफ सिरप





कफ, खोकला यांवर अत्यंत गुणकारी पर्याय! ्कफ सुटून घशाला त्वरीत आराम मिळतो.) **अहिल्या आयुर्वेदिक औषधालय**, मुंबई ६३. **%+91 8108130009 •** www.khogo.in



सुदर, निरोगी व प्रकाशमान डोळ्यांसाठी





डोळयांना थंडावा देऊन दृष्टी स्वच्छ व निरोगी ठेवते.

ासली गुलाबच्या

अर्क युक्त



शहद युक्त एकमात्र स्टराईल अंजन



३५ वर्षाच्या वयानंतर दररोज वापर करो



१२ वर्षाच्या वयानंतर दररोज वापर करो





डोळयांचा ताण जळजळणं कमी करून आराम





आयुर्वेदिक युनानी पद्दतीने गाईच्या शुद्द तुपापासून बनवलेले अंजन





डोळयांना त्वरीत थंडावा देणारा



नाजूक व दमलेल्या डोळयांना त्वरीत थंडावा देणारा

मोतियाबिंद आणि चश्मयाचे वाढते नंबरसाठी आयुर्वेदिक-युनानी पुस्तकात त्रिफलाचे वापर करण्याची सल्ला दिली गेली आहे. टि.व्ही.-कॉम्प्यूटर-मोबायलने होणारा डोळयांना त्रास व प्रदुषणाने होणारी डोळयांची जळजळ ह्या पासून डोळयांचे संरक्षण.





प्रमुख मेडिकल आणि आयुर्वेदिक स्टोर्समध्ये उपलब्ध

🗸 022-23462600/01/02 | www.kveda.in 🕞 @kvedabykhojati 🔘 @kvedacare



रिववार, दि. २३ जून, २०२४

कृषीवलच्या दणक्याने वनविभागाला जाग

। नेरळ । प्रतिनिधी । माथेरान शहरात वन विभागाकडून प्रेक्षणीयस्थळी पर्यटकांच्या सोयीसाठी फायबरची स्वच्छतागृह उभारण्यात आली होती. ती नादुरुस्त झाल्याबद्दल कृषीवलमध्ये सचित्र वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर माथेरान वन विभागाने तात्काळ त्या सर्व नादुरुस्त स्वच्छतागृह यांची दुरुस्ती केली असून, पूर्णपणे मोडकळीस आलेली स्वच्छतागृह हे तेथून हलविण्यात आली आहेत. दरम्यान, वन विभागाचे या तात्काळ कार्यवाहीमुळे पर्यटकांमध्ये आणि स्थानिक व्यावसायिक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

ओबीसीतूनच मराठा समाजाला

आरक्षण द्यावे, अशी मागणी

आरक्षणाचा वाद स्टणार का, असा

प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, सरकारच्या आश्वासनानंतर

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि

नवनाथ वाघमारे यांनी आंदोलन

स्थगित केले आहे. तर, मराठा नेते

नालेसफाई की हातसफाई?

अशीच परिस्थिती असल्याचे पहायला मिळाले.

शहरातील अस्वच्छतेवरून दिसून येतेच.

महाडमध्ये विराट मोर्चा

पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागांमध्ये लोकसंख्या कमी आहे. तसेच

शहरी भागात नालेसफाईसाठी मोठ्या प्रमाणात निधी संबंधित यंत्रणेला

प्राप्त होत असतो. परंत्, मुळातच नालेसफाईच्या कामांना उशिरा सुरुवात

होते. पाऊस सुरु झाल्याने नाल्यांमधून पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा

होत नाही. तसेच नालेसफाईच्या कामांना लवकर सुरुवात केल्याने त्या

नाल्यांमध्ये पुन्हा कचरा साचला जातो. त्यामुळे शहरांमध्ये पाणी साचण्याचे

प्रकार घडतात, ही खरी वस्तुस्थिती आहे. आताच्या पावसातदेखील

तुंबलेली कशी? नालेसफाई फक्त कागदावरच झाली आहे का, असा

प्रश्न निर्माण होतो. काही शहरातील नाल्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले

आहे, तर काही गटारे तुंबलेली आहेत. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेचा व

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्याधिकारी आणि प्रशासनाने

आजारांनी तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण, असा प्रश्न

नागरिकांमधूनच उपस्थित केला जात आहे. शहरासाठी निधी तर मिळतो

मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो, हे

कचऱ्याचे साम्राज्य शहरवासियांनी अनुभवले आहे. तशीच परिस्थिती

उत्तर रायगड आणि दक्षिण रायगडमधील नगरपरिषद, नगरपालिका आणि

जात असली तरी शहरात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे

नगरपंचायतींची असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे.

नगरपरिषद स्वच्छतेबाबत किती जागरूक आहे हे दाखवून देते.

शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेच्या साम्राज्यामुळे भविष्यात

अलिबाग शहरातील नाल्यांची सफाई तसेच ठिकठिकाणी साचलेल्या

शहर स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक प्रशासनाकडून केली

काढण्यात आला होता. मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने हिंद्

समाजातील नागरिक सहभागी झाले होते. शहरातील ऐतिहासिक

चवदार तळे येथे सकाळी ११ वाजता हजारो हिंदु बांधव

मोर्चासाठी जमले होते. तेथून मोर्चा मुख्य बाजारपेठमार्गे प्रांताधिकारी

कार्यालयावर धडकला. मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर आला असता

काही निवडक प्रतिनिधींनी प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणाप्रे यांची भेट

घेऊन निवेदन दिले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी

आई-वडिल तिला पाळणाघरात ठेवण्यासाठी गेले असता या मुलीने

पाळणाघरातील मुलीचा विनयभंग

शहराच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत गरजेचे आहे

शहरातील नालेसफाई पूर्ण झालीय, मग तरीही शहरातील नाले, गटारे



माथेरान हे पर्यटनस्थळ वन जिमनीवर वसले असून, या ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी वनविभागाकडून काही स्विधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वर्षातील बाराही महिने माथेरान पर्यटकांनी भरलेले असते. त्यामुळे पर्यटकांच्या सोयीसाठी उभारलेली फायबरची स्वच्छतागृहे निकामी झाली होती. शारलोट लेक आणि एको पॉइंट या ठिकाणी असलेले स्वच्छतागृह गेली दोन वर्षे नादुरुस्त अवस्थेत पडून होती. त्यात त्या अर्धवट कोसळलेल्या स्वच्छतागृहांवर झाडेदेखील पडली आणि त्यामुळे स्वच्छतागृह ठेवलेला परिसरदेखील असुविधा यांच्यात सापडला होता. त्याबद्दल

त्यानंतर वन विभागाने तात्काळ आपल्या वनमज्रांना शरलोट लेक आणि एको पाँइंट येथे पाठवले. त्या ठिकाणी झाड कोसळून पूर्ण नुकसान झालेल्या स्वच्छतागृहांना तेथून हटविण्यात आले. त्यानंतर सुस्थितीत असलेल्या दोन स्वच्छतागृहांची तात्काळ डागडुजी करून त्यांना सुस्थितीत आणण्यात आले. तर, मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहांची रवानगी वन कार्यालयात हातगाडीमधून करण्यात आली. यासाठी वनक्षेत्रपाल उमेश जंगम यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. तर, वनपाल राजवर्धन आढे तसेच वन कर्मचारी आणि वन मजूर यांनी ही कार्यवाही केली. वन विभाग आणि कृषीवल यांच्या सहकार्याबद्दल माथेरान निसर्ग पर्यटनस्थळ यांनी आभार मानले आहेत.

कुरुळ गावानजीक काही बाहेरील धनदांडग्यांच्या कृपेने जुगार क्लबचा धंदा राजरोसपणे सुरु आहे. या अवैध धंद्यामुळे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. जुगाराच्या आहारी जाऊन तरुणाई बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरीदेखील अलिबाग पोलिसांकडून कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

कुरुळमध्ये शेतीसह वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून येथील मंडळी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. काही महिला खाडीतून कालवे आणून ते विकण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे कुरुळ गावाची एक वेगळी ओळख आहे. कष्टकऱ्यांचा गाव म्हणून ओळखले जाते. मात्र, याच

गावाच्या नजीक काही बाहेरील धनदांडग्यांनी जुगाराचा खुलेआमपणे सुरू ठेवला आहे. ज्या ठिकाणी धंदा सुरु आहे, त्या परिसरात महिलांची कालवे गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याचबरोबरच जुगार अङ्ड्यापासून काही अंतरावर शाळादेखील आहे. त्यामुळे महिला

स्रक्षेचा प्रश्नदेखील निर्माण झाला

आहे. दिवसा-रात्री जुगार अड्डा

चालत असल्याने त्याचा परिणाम

अलिबाग

पोलिसाचे दलेक्ष

काही कुटुंबांवरही होत आहे. अलिबाग पोलिसांना अङ्ड्याबाबत असतानादेखील कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे

कुरुळ येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्याला कोणतीही परवानगी दिली नाही. मात्र, तेथील पाहणी करून महिला व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित अङ्ड्यावर कारवाई

– संदीप बागुल, पोलीस निरीक्षक, अलिबाग

जाहीर नोटीस

सर्व लोकांस या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की श्रध्दा स्नील भास्करण, रा.परेल भोईवाडा, मुंबई यांनी मौजे वरवणे आदीवासीवाडी ता.पेण निखील चंद्रकांत पाटील आणि स्वर्णा विट्ठल सावंत यांच्या मालकीची मिळकत कायमस्वरुपी विकत घेण्याचे ठरविले आहे, त्याचे वर्णन खालीलप्रमाणे.

गाव	मालक	गट क्रमांक	भुधारणा	क्षेत्र	आकार
		व उपविभाग	पध्दती	हे.आर.चौ.मी	(रु.पै.)
वरवणे	निखील चंद्रकांत पाटील	५६/२	भोगवटादार	0-20-00	0.00
आदीवासीवाडी	आणि सुवर्णा विठ्ठल सावंत		वर्ग १		
	_			एकूण ०-२०-२०	

वर वर्णन केलेली जिमन मिळकत मी स्वता: कायमस्वरूपी विकत घेत आहे तरी वरील मिळकतीच्या बाबतीत कोणाचीही कुळ, वहीवाट, ताबा, बयाणा पावती, साठेकरार, खरेदीखत, गहाणखत, बोजा, भाडेपट्टा, मृत्युपत्रातील दान, जप्ती, लीज अथवा अन्य प्रकारची कायदेशीर हक हितसंबंध असल्यास ही नोटिस प्रिंसिध्द झाल्यापासून ०७ (सात) दिवसाच्या आत माझ्याकडे लेखी पुराव्यानिशी येवून माझी खात्री पटवून द्यावी. विहीत मुदतीत अशी कोणतीही लेखी हरकत न आल्यास मी स्वतः जिमन मिळकतीचे रजिस्टर्ड खरेदीखत करेल व मागाहुन येणारी कोणतीही हरकत माझ्यावर बंधनकारक राहणार नाही, याची नोंद घ्यावी.

दि. २३/०६/२०२४

श्रध्दा सुनील भास्करण, रा. ई/६५ वा माळा डिंपल अपार्टमेंट

जेरवाई वाडीया रोड, इंडियन कॅन्सर सोसायटी जवळ, परेल भोईवाडा, मुंबई महाराष्ट्र,४०००१२ मो. ९८७०३५७००१

जाहीर नोटीस

सर्व लोकांस या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की ऋषिकेश रमाकांत पवार रा. दादर वेस्ट, मुंबई यांनी मौजे वरवणे ता.पेण अनंत जनार्दन म्हात्रे आणि आशा अनंत म्हात्रे यांच्या मालकीची मिळकत कायमस्वरुपी विकत घेण्याचे ठरविले आहे, त्याचे वर्णन खालीलप्रमाणे.

गट कमांक भधारणा श्रेत्र

11194	नाराजा	IC AMIG	341/411	dist	SHAW
		व उपविभाग	पध्दती	हे.आर.चौ.मी	(रु.पै.)
वरवणे	अनंत जनार्दन म्हात्रे	९५	भोगवटादार	0-96-0	
	आणि आशा अनंत म्हात्रे		वर्ग १	पो. <u>ख. ०-०३-००</u>	0.22
				एकूण ०-४०-००	

वर वर्णन केलेली जिमन मिळकत मी स्वता: कायमस्वरूपी विकत घेत आहे. तरी वरील मिळकतीच्या बाबतीत कोणाचीही कुळ वहीवाट, ताबा, बयाणा पावती, साठेकरार, खरेदीखत, गहाणखत् बोजा, भाडेपट्टा, मृत्युपत्रातील दान, जप्ती, लीज अथवा अन्य प्रकारची कायदेशीर हक्क हितसंबंध असल्यास ही नोटिस प्रसिध्द झाल्यापासून ०७ (सात) दिवसाच्या आत माझ्याकडे लेखी पुराव्यानिशी येवून माझी खात्री पटवून द्यावी. विहीत मुदतीत अशी कोणतीही लेखी हरकत न आल्यास मी स्वतः जिमन मिळकतीचे रजिस्टर्ड खरेदीखत करेल व मागाहुन येणारी कोणतीही हरकत माझ्यावर बंधनकारक राहणार नाही, याची नोंद घ्यावी.

दि. २३/०६/२०२४

ऋषिकेश रमाकांत पवार, रा.४०३/बी,स्वप्न भूमी अपार्टमेंट्स, एस.के.बोले रोड,पोर्तुगीज चर्च,दादर वेस्ट, मुंबई ४०००२८

मो. ९८७०३५७००१

जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, आमचे अशिलांनी खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या जमीन मिळकती जमीन मालक श्री. चंद्रकांत हिरालाल शहा यांचे कडून विकत घेण्याचे ठरविले आहे. मिळकतींचे वर्णन

मौजे-उंबरिवरा, ता. खालापुर, जि. रायगड क्षेत्रफळ

सर्व्हे नं./ अ. क्र. हिस्सा नं. (हे. आर. पॉ.) (रू.पै.) १/४ 0.88.00 पो. ख. ०.०२.०० एकूण ०.४६.०० हे.आर.पॉ. १/६ 0.84.00 0.84 पो.ख. ०.०२.०० एकूण ०.१७.०० हे.आर.पॉ. १/१३/अ 0.04.00 १/१३/ब ०.०६ १७/१/ब 0.३१.०० पो.ख. ०.०६.०० एकूण ०.३७.०० हे.आर.पॉ. १६/२ २.६० ०.१६.४० पो.ख. ०.००.५० एकूण ०.१६.९० हे.आर.पॉ. १८/१/अ 0.88.80 3.80 पो.ख.०.०३.३०

तरी वरील मिळकतींमध्ये इतर कोणत्याही प्रकारे हक्क हितसंबंध असल्यास व सदर व्यवहार होण्यास कोणाचीही हरकत असल्यास, सदर व्यक्तीने आपली लेखी हरकत पुराव्यासह खालील सही करणार यांचेकडे ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांत नोंदवावी. सदर नोटीशीच्या मुदतीत हरकत न आल्यास, सदर मिळकती निर्वेध व बोजारहीत आहेत असे समजून, आमचे अशील सदर मिळकतींचा खरेदीचा व्यवहार पुर्ण करतील व मुदतीनंतर आलेली कोणतीही हरकत आमच्या अशिलांवर बंधनकारक राहणार नाही.

दिनांक : २३/०६/२०२४

ॲड. निता नरेश बैलमारे मो. ९२२६३३१५२६ ऑफीस : शॉप नं. १५, सनराईज अपार्टमेंट,

कचेरी रोड, कर्जत, जि. रायगड -४१० २०१

एकूण ०.४७.७० हे.आर.पॉ.

माथेरानमधील स्वच्छतागृहांची तात्काळ दुरुस्ती



कृषीवलमध्ये सचित्र वृत्तान्त प्रसिद्ध करण्यात

लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित

ओबीसीतून

दिल्यास ओबीसी समाजाचं आरक्षण संपृष्टात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या विरोधात प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण छेडले होते. गेल्या १० दिवसांपासून ते उपोषणाला बसले आहेत. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडेंसह अनेक नेत्यांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवला होता. परंत्, सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेत दोन मागण्या मान्य

करण्यात आल्या आहेत

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं आश्वासन सरकारने दिल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण स्थगित केलं आहे. त्यांचं उपोषण स्थगित होताच मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी सरकारविरोधात नवा एल्गार पुकारला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाहीतर थेट मंडल कमिनशनविरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिली. शनिवारी त्यांनी रुग्णालयातून पत्रकारांशी संवाद साधला. मराठ्यांनीही मतं दिली आहेत तुम्हाला, फडणवीससाहेब षडयंत्र हाणून पाडा. नाहीतर माझा नाईलाज आहे. एकनाथ शिंदे, फडणवीस आणि शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास टाकला आहे. आरक्षण घेणार आम्ही आहेत. एकही नोंद रद्द होऊ देणार नाही. एक जरी नोंद रद्द केली, तर मराठ्यांचा पुढचा लढा मंडल कमिशन रद्द करण्यासाठी असेल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.

..तर मंडल आयोगाविरोधात आंदोलन;

जरागेचा सरकारला इशारा

जाहीर नोटीस

सर्व लोकांस या जाहिर नोटिसद्वारे कळविण्यात येते की, मौजे आंबेपुर ता.अलिबाग, जि.रायगड येथील खालील वर्णनाची मिळकत आमचे अशिल यांनी मिळकतीचे विद्यमान मालक यांचेकडून खरेदी करण्याचे ठरविले असून तसा नोंदणीकृत साठेकरार देखील केलेला आहे.

मिळकतीचे वर्णन : तलाटी सजा आंबेपुर हद्दीतील मौजे आंबेपुर, ता.अलिबाग येथील भ्मापन क्रमांक व उपविभाग ९६/१, क्षेत्र ०-७०-०० आकारणी १.०० रूपये पैसे या मिळकतीपैकी श्री. जयदेव रमेश कोलेटकर व श्री. धनंजय रमेश कोलेटकर यांच्या हिश्यातील ०-१६-०० हे. आर. आकार ०.२३ रू पैसे या मिळकतीपैकी क्षेत्र ०-०२-८० हे. आर. ही मिळकत सदर जाहिर

तरी वर नमुद मिळकतीबाबत इसमाचा कोणत्याही अन्य खरेदीखत गोंदणीकृत/अनोंदणीकृत, पतसंस्थेचा, साठेकरार, कुळवहिवाट, ताबा, बक्षिसपत्र, मृत्युपत्र, गहाण, बयाणापावती, तारण, भाडेपट्टा या अथवा इतर कोणत्याही प्रकारचा हितसंबंध असल्यास त्यांनी प्रथम दर्शनी लेखी पुराव्यासह आपल्या हरकती खालील पत्यावर सदर नोटिस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सादर कराव्यात. सदर मुदतीत अशा प्रकारच्या कोणत्याही हरकती न आल्यास सदरचा व्यवहार पुर्ण होईल व त्यानंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची याद्वारे नोंद घ्यावी.

दि. २२/०६/२०२४

ॲड. दर्शन यशवंत बैकर जिल्हा न्यायालय अलिबाग मो.नं. ९२७०९४७४८४

आशिलांची सही

जाहीर नोटीस

माझे अशिल १ . अश्विन सुर्दशन राय २ - इलीयास याकुब पटेल यांनी ाली नमुद केलेली अकृषिक जिमन मिळकत जिमन मिळकतीचे मालक श्री. राकेश चंद्रकांत चौडीया, श्री. निलेश चंद्रकांत चौडीया, मंदा चंद्रकांत चौडीया, तृप्ती जयेश लाड यांचेकडून कायमस्वरूपी विकत घेण्याचे निश्चित

गावाचे	भुमापन क.व	एकुण क्षेत्रफळ	आकार
नाव	उपविभाग	(आर.चौ.मी)	(रू.पै.)
मौजे देऊळवाडी,	६७/२/अ/११	२.८९.८४	२८.९८
ता. कर्जत,			
चि गरमार			

वरील वर्णनाच्या अकृषिक जमीन मिळकतीबाबत कोणत्याही इसमाचा अगर संस्थेचा साठेकरार, विकी, गहान, दान, लिज, बक्षीसपत्र, चार्ज, वहिवाट व इतर अन्य कोणतेही हक्क हितसंबंध असेल तर संबधीत व्यक्ति किंवा संस्थांनी आपली हरकत पुराव्यासह लेखी स्वरूपात खाली सही करणार यांचेकडे ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन ०७ दिवसांत कळवावे. वरील मुदतीत कोणीही हरकत न घेतल्यास वरील मिळकतीशी कोणत्याही इसमाचा अगर संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक हितसंबंध नाही असे समजून विक्रीचा व्यवहार पुर्ण केला जाईल याची नोंद घ्यावी.

येणेप्रमाणे जाहीर नोटीस आहे.

दिनांकः २२/०६/२०२४

ॲड. उमेश आनंद भगत (अधिवक्ता) मु. पो. चिंचवळी ता. कर्जत जि. रायगड

मो. नं. ९०४९४८६८०५

जाहीर नोटीस

प्रमाणे वर्णन केलेल्या बिनशेत जमीन मिळकती हया मिळकती समोर लिहिलेल्या कब्जेदारांकडून आमचे आशिलांनी कायम खरेदी घेण्याबाबत करार केलेला आहे. सदर मिळकर्तींचे ७/१२ उताऱ्या प्रमाणे वर्णन खालील प्रमाणे.

जमीन मालकाचे नाव	भूमापन क्र.	क्षेत्रफळ	आका
	व उपविभाग	आर.चौ.मी.	रु.पै
१)श्री.स्वप्नील शशिकांत वनगे	१०४/२	₹-₹७-00	२१५.६८
२)श्री.सतिष शशिकांत वनगे			
श्री.अथर्व अभिजित वनगे	१०४/३	3-63-00	२३८.७२

हितसंबंध, कुळ, वहिवाट, ताबा, कब्जा, इजमेंट, साठेकरार, फरोक्तखत, गहाण, दान, बक्षीस, चार्ज, ॲटेचमेंट, लीन, वैगरे कोणत्याही प्रकारचा हक्क-हितसंबंध, असल्यास हि नोटीस प्रसिध्द झाल्या पासून १४ दिवसांच्या आत खालील पत्यावर प्रथम दर्शनी पुराव्यासह लेखी हरकत रजिस्टर पोस्टाने दाखल कराव्यात. याप्रमाणे मुदतीत हरकती न आल्यास सदर मिळकती हि बोजाविरहित आहेत असे समजून आमचे अशिल सदर मिळकतीच्या खरेदीखताचा व्यवहार पूर्ण करतील व वरील मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही हरकती आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाहीत, व त्या आमचे आशीलांचे लाभा मध्ये सोडून दिलेल्या आहेत असे समजण्यात येईल. याची नोंद घ्यावी.

दि. २३/०६/२०२४

ॲड.नितीन हरिश्चंद्र पाटील, पाटील वाडा,महावीर मार्ग,पेण ता.पेण, जि.रायगड.

लावून धरली आहे. तर, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. मनोज जरांगेंनी आंदोलन स्थगित हा सरकारचं षडयंत्र असल्याचा गंभीर त्यामुळे ओबीसी आणि मराठ्यांचा

आरक्षणाचा वाद मिटणार?

आरोप केला आहे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण

गेल्या

पान १ वरून

दरम्यान, ओबीसी समाजाचे तात्पुरते स्थगित केले आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी

त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेत आहे, परंतु लढा पुढे सुरू राहील, असे स्पष्ट केले. १० दिवसांपासून

ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ केलेले उपोषण लक्ष्मण हाके यांनी स्थगित केले आहे. सरकारचे शिष्टमंडळ आज त्यांच्या भेटीसाठी गेले होते. यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्री होते. त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी स्थगित केले.

अधिक शेतकरी कुटुंबांना होणार आहे. हे शेतकरी कुटुंब कर्जमुक्त होतील. जे बोललो ते करून दाखवलं, असे राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणाले. तेलंगण सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचा राज्यातील जवळपास ४७ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. कर्जमाफीची आराखड्याबाबत मुख्यमंत्र्याकडून लवकरच आदेश जारी करण्यात येईल. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकरी कर्जमाफी दिली जाईल, असे काँग्रेसने म्हटले होते. शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनामुळेच तेलंगणामध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय झाल्याचे सांगण्यात येत आहे.तेलंगण सरकारच्या निर्णयानुसार १२ डिसेंबर २०१८ ते ९ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या कालावधीतील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. या कर्जमाफीसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठी राज्य सरकार एक वेगळे महामंडळ स्थापन करण्याचा विचार करत आहे.

*क्*लाँभेफाईड जाहिरात छोटी, उपयुक्तता मोठी

बोअखेल-विहिरीसाठी मशीनद्वारे अचूक भूजल

संशोधन-९२२६७६६९२९

 प्रथम, पुर्नविवाह, व्यंग, सर्वजातीय, आंतरजातीय वेबसाईटसह स्थळांसाठी रोहा गणेश महाकाळ ८८८८९३५७७५

■ सहारा टॅव्हल्स अलिबाग मध्ये स्थानिक डायव्हर पाहिजे वय २५ ते

४५(Jsw duty) ९२७०५६०४५६

 नागावमधील हॉटेलमध्ये काम करण्यासाठी स्टाफची आवश्यकता आहे. १. वेटर, २. नाश्ता बनवणारा कूक, ३. हाऊस कीपिंग, २ ते ३ वर्षे अनुभव असणाऱ्यांनी संपर्क साधावा. (व्हॉटसॲप वर मेसेज करावा.) ८४०८८२९५५५, ७८७५८६६५५५

■ हार्डवेअर दुकानात मांडवा येथे मुलगी कामाला पाहिजे. मो. ८००७८९३२३२, ९४२१९५४३४८

५०००० रुपये किंमतीचा CNC मिशन ऑपरेटींगचा कोर्स मोफत, मोफत, मोफत, पात्रता १२ वी किंवा १५ वी पास, वयोमर्यादा-३० वर्षे पर्यंत. पगार- १०००० रुपये, ८ तास ड्युटी, संपर्क- ९०४९६५५५२३

■ उत्तर भारतीय शाकाहारी स्वयंपाकी (वय ३५ ते ४५)- कर्जत लहान कुटुंब संपर्क करा- ९८२१२२५५५८ सकाळी ८ ते दुपारी १२ दुपारी ४

ते रात्री ८ दरम्यान शुभमूहूर्त विवाह मंडळ अलिबाग शाखेत नोंदणी, ५० शाखा वेबसाईट, नावनोंदणीसाठी -९२२६७६६१२९

जन्मकुंडली-हस्तरेषा-टॅरोकार्ड-अंकशास्त्र वास्तूशास्त्र, नवग्रह रत्ने या विषयी मार्गदर्शन वेलनेस ज्योतिषालय -९२२६७६६१२९

■ Data Entry साठी Ladies पाहिजे Tally ERP 9 येणे आवश्यक. त्वरित संपर्क साधावा. ठिकाण : धरमतर चेक पोस्ट संपर्क : ९०२८७४९२९२ /८३९०५५१९३

जाहिरातीसाठी संपर्क : (०२१४१) २२२२९०/ २२२७६१

जाहीर नोटीस

सर्व लोकांस या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की मौजे लोधिवली. ता. खालापूर, जि. रायगड येथिल वर्णन असलेली जिमन मिळकत आमचे अशिलांनी सदर मिळकतीच्या विदयमान मालक श्री. मुकेश दादलानी यांचेकडून विकत घेण्याचे

सर्व्हे नं	हिस्सा नं	क्षत्र हे. आर. पॉ	आकार
ų	8	एकूण	
	3	62.40	

पापूर्वी विक्री, देणगी, दान, मक्ता, वहिवाट, ताबा, देखभाल, गहाण, कुळ अथवा अन्य कोणताही हक्क असलेल्या सर्व संबंधितांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आपल्या लेखी हरकती कागदोपत्रांसहीत व पुराव्यासहित खाली सही करणार यांचेकडे पोहोच कराव्या अथवा रजिस्टर पोष्टाने दाखल कराव्या. वरील मुदतीत कोणाकडून काही लेखी हरकत, तक्रार, दावा न आल्यास सदर मिळकत निर्वेध, बोजारहित असून त्यावर कोणत्याही प्रकारचा दावा, हक्क, हितसंबंध नाही असे समजून आमचे अशिल सदर मिळकतीचा व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर आलेल्या कोणत्याही प्रकारच्या हरकती तक्रारी दावे आमचे अशिलांवर बंधनकारक ाहणार नाहीत व त्या सोडून दिल्या आहेत असे गृहित धरुन सदरचा व्यवहार पुर्ण

लोधिवली, खालापूर

खरेदीदारातर्फे ॲडव्होकेट ॲड. पद्मा प्रसाद कारुळकर मो. नं. ९५७९५७९४९४ गाळा नं. ४ व ५, पाल चाळ, हातनोली, कर्जत चौक रोड,

ठरविले आहे. सदर जिमन मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे

		क्षेत्र	
सर्व्हे नं	हिस्सा नं	हे. आर. पॉ	आकार
ų	8	एकूण	
	3	७८.५०	
_		- 	

व वर्णन केलेली जमीन मिळकत अथवा तिच्या कोणत्याही एका भागावर केला जाईल याची तत्सम तमाम लोकांनी कृपया नोंद घ्यावी.

दि.१०/०६/२०२४

ता. खालापूर, जि. रायगड ४१०२०६

सर्व लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येत आहे की, खालील

बिनशेती जमीन मिळकतीचे वर्णन मौजे-पेण ग्रामीण, ता. पेण, जि. रायगड.

तरी वरील मिळकतीचे बाबतीत अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क

त्या ठिकाणी जाण्यास नकार दिला. यावेळी कौन्सिलरकडे मुलीला

नेल्यानंतर तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने गोरखनाथ देशमुखविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

तेलंगणातील शेतकरी कर्जमुक्त

जाहीर नोटीस

तमाम जनतेस या जाहीर नोटीसीने असे सुचित करण्यात येत आहे की मौजे मुद्रे बुद्रुक, ता. कर्जत, जि. रायगड येथील खालील वर्णनाची मिळकत सर्व्हें नं. १/१/अ प्लॉट नं. ३ चे मालक निशीगंधा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित मुद्रे बुद्रुक ता. कर्जत, ची मालमत्ता विकसित करण्याकरीता जाहीर

मौजे मृद्रे बुद्रुक, तालुका कर्जत, जि. रायगड येथील बिनशेती मिळकत-

मालकाचे नाव	सर्वे न.	प्लॉट	क्षेत्र	आकार
		नं.	आर चौ.मी	रू. पै.
निशीगंधा सहकारी				
गृहनिर्माण संस्था मर्यादित	१/१/अ	3	५०६.५१	१०.१५
		}		

सदरची बिनशेती मिळकत निशीगंधा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांनी पूर्नविकसित करावयाचे ठरविले आहे. सदर सोसायटीची |पूर्नबांधणीसाठीची सर्वसाधारण सभा दिनांक १ मे २०२४ रोजी झालेली| आहे. तरी सदर बिनशेती मिळकतीच्या पुर्नविकासासाठी निशीगंधा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांस कडून नामांकित बिल्डर आणि डेव्हलपर्स यांच्याकडून सिलबंद निविदा मागविण्यात येत आहेत. तरी सर्व बांधकाम व्यवसायिकांनी त्यांचे प्रस्ताव ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत संस्थेच्या कार्यालयात सादर करावे.

दि. २३/०६/२०२४

निशीगंधा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित (पत्ता निशीगंधा सहकारी गृहनिर्माण सोसायटी

रेव्हेन्यू कॉलनी, मुद्रे बुद्रुक ता. कर्जत, जि. रायगड)

मुरुडमध्ये पावसाचा लपंडाव

मुरूड-जंजिरा: तालुक्यात मोसमी पाऊस सिक्रय झाला असला तरी पावसाचा लपंडाव सुरू असल्याने कधी पाऊस तर कधी ऊन पडत आहे. यामुळे वातावरणात उकाडा कायम असल्याचे जाणवत आहे. सध्या मुरूडमधील तापमान ३० अंश सेल्सियसवर आहे. मात्र, कडक उन्हाचे चटके कमी झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत सुमारे ३५० मिमी पाऊस पडला असून लवकरच पाऊस मुसळधार पडेल असे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

बाईक रॅलीचे आयोजन

उरण : देविचंद म्हात्रे यांच्या संकल्पनेतुन दरवर्षीप्रमाणे एकिवरा प्रेमी गृप कोप्रोली-उरणतर्फे उरण ते कार्ला असे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, एकिवरा आईचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परीसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. ही बाईक रॅली रिववारी (दि.७) निघणार असून मी एकिवरा प्रेमी ग्रुपचे एकूण ३०० हुन जास्त सदस्य रॅलीत उपस्थित राहणार आहेत. ज्यांना या रॅलीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी देविचंद म्हात्रे ९८१८३८४०८ यांच्याशी संपर्क साधावा.

शैक्षणिक साहित्याचे वाटप

तळा: श्री शंभू प्रतिष्ठान आयोजित 'शाळेला चाललो आम्ही' हा उपक्रम राजिप शाळेत राबविण्यात आला. तसेच, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल खेरटकर, नगराध्यक्षा माधुरी घोलप, मीरा शिगवण, भास्कर गोळे, सुप्रिया जामकर, मास्ती शिकें, चिंतामणी मोरे, दिपक पिंपळे, हेमंत शिकें, बेला देसाई, प्रकाश खेरटकर, वैभव कडव, संदिप जामकर, सुनिल बैकर, मित्तल मुळे, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हजारो झाडांची लागवड

पनवेल: पालिकेचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने तळोजा परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो झाडांची लागवड करण्यात आली असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पर्यावरण प्रेमी तसेच परशुराम म्हात्रे विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही झाडे लावण्यात आली. तसेच, या झाडांच्या लागवडी सोबतच त्यांची निगा जोपासणार असल्याचे अरविंद म्हात्रे यांनी सांगितले.

दुचाकींचा अपघात

खोपोली: पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर सायमाळ गावाजवळील वळणावर दुचाकी (एमएच-४६-सीडी-८७६२) वरील चालकाने अतिवेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लेक्ष करून समोरून येणाऱ्या दुचाकीला (एमएच-०६-सीएच-६५४७) धडक देऊन अपघात केला. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले असून धडक देणाऱ्या आरोपी दुचाकीस्वाराने तेथुन पळ काढला आहे. याबाबत खोपोली पोलीस टाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोना कौशिक फेंगडु हे करीत आहेत.

नेरळमध्ये नळाद्वारे गढूळ पाणीपुरवठा

नागरिकांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीविरुद्ध ग्रामस्थ संतप्त

। नेरळ । प्रतिनिधी । कर्जत तालुक्यातील सक्षम ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या नेरळ **ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत** भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे दर्गंधीयुक्त पाणी पिण्यासाठी कसे वापरायचे? असा प्रश्न नेरळमधील रहिवाशांना पडला असून, त्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतमधील नळपाणी योजनेचे जलशुध्दीकरण केंद्र बंद असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना कार्यकर्ते अंकुश दाभने यांनी केला आहे, त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीला ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा भावना



नेरळ ग्रामपंचायत भागात नळपाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या योजनेमध्ये जलशुध्दीकरण केंद्रामुळे नेरळ गावातील पाणी हे शुद्ध समजले जाते. पण, नेरळ गावात आज २१ जून रोजी नळाद्वारे आलेले पाणी पाह्न सर्व ग्रामस्थांना धका बसला. दिवसभर पाऊस असल्याने सकाळी पाणी काहीसे गढूळ येणार अशी अपेक्षा होती, मात्र नळाला आलेले पाणी हे पूर्णपणे गढूळ पाणी होते. कोणत्याही घरात नळाला गढूळ पाण्याशिवाय कुठेही



स्वच्छ पाणी नव्हते. त्यामुळे सर्व बहुसंख्य ग्रामस्थांनी आपल्या घरी आलेल्या पाण्याचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केले. ग्रामपंचायतीमधील कारभाराबद्दल नेरळ गावातील ग्रामस्थांच्या संतप्त भावना मिळत असल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात धाव घेतली.

शिवसेनेचे तालुका सचिव

असलेले अंकुश दाभने यांनी नेरळ ग्रामपंचायतीचे जल शृध्दीकरण केंद्रात जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना धक्का बसला असून, नेरळ ग्रामपंचायत हे जलशुध्दीकरण केंद्र नावापुरते सुरू होते. तेथे पाणी शुद्ध करण्यासाठी वापरले जाणारे आलम हे रसायन गेल्या दोन महिन्यांपासून संपले असल्याची माहिती कामगारांनी दिली. त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी आलम संपले असल्याचे पत्र एक महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीकडे दिले आहे. तेथे टीसीएल उपलब्ध असून, पाणी शुद्ध करणारे पंखे देखील बंद आहेत. तर, पाणीपुरवठा योजनेचे उद्भव विहीर येथे असलेल्या पंप हाऊसमधील एक आम्ही आलमची मागणी काही दिवस आधी केली आहे, मात्र त्याचा साठा उपलब्ध झाला नाही. जलशुध्दीकरण केंद्र सुरू आहे. टीसीएल पावडर दररोज पाण्यात टाकली जात असून, त्याद्वारे पाणी शुद्ध करून सोडले जाते. मात्र, पावसाळा असल्याने पाणी शुद्ध करणाऱ्या गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. – अरुण कार्ले, ग्रामविकास

ग्रामपंचायतीने अशा घाणेरड्या पाणीपुरवट्याबाबत तात्काळ सार्वजनिक खुलासा करावा अन्यथा याबाबत जनआक्रोश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. – मुबा नजे, ग्रामस्थ

अधिकारी

वीज पंप बंद असून, दुसरा पंप देखील बंद पडल्यास मोठी पाणी कोंडी नेरळ ग्रामस्थांची

होऊ शकते.



मोफत वृक्षरोपांचे वाटप

। स्रोगाव । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील किहीम येथील नागरिकांना ६ हजार वृक्षरोपांचे मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. अलिबाग येथील सामाजिक कार्यात नेहमीच योगदान देणारी आगा खान सामाजिक संस्थेच्यावतीने तसेच गृप ग्रामपंचायत किहीम यांच्या माध्यमातून येथील ६ हजार रोपे उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्येक घराला चिकू, लिंब, जांभूळ अशी प्रत्येक प्रकारची तीन रोपे असे ९ वृक्षरोपांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच, यावेळी आगा खान सामाजिक संस्थेच्यावतीने नागरिकांमध्ये भितिचित्रे काढून वृक्षारोपण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, उपसरपंच मिलिंद पडवळ, सदस्य दिनेश सोष्टे, संतोष किर, निधी काठे, जान्हवी वाघे, कल्पिता आमले, स्नेहा आतें, नूतन थळे, जागृती झेरंडे, अमृता पराडकर, विशाल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

संवर्धनाच्या नावाखाली जैवविविधतेचा ऱ्हास?

। पनवेल । प्रतिनधी ।

ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

पनवेलच्या वडाळे तलावतील जैविविधता टिकवण्यासाठी निसगंप्रेमी संस्था काम करत आहेत. मात्र, त्याचवेळी तलावतील जैविविधता टीकवण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या वनस्पती काढण्याचे काम पालिकेच्यावतीने सुरु करण्यात आले आहे. यामुळे तलावातील जैववीवीधता धोक्यात येणार असल्याने निसगंप्रेमी तसेच स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ऐतिहासिक महत्व असलेल्या वडाळे तलावात विविध प्रकारच्या पशुपक्षांचा अधिवास आहे. दरवर्षी पावसाळ्यात अनेक प्रवासी पक्षी या तलावात वास्तव्यासाठी येत असतात. तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामामृळे तलावातील अनेक जलपणीं



तलावातील जैववीवीधतेला धोका पोहचवणाऱ्या जलपर्णी काढण्याचे काम पालिका प्रशासन वर्षभर करत आहे. तलावातील पाणी स्वच्छ रहावे या दृष्टीने हे काम केल जात आहे. यात जैवविविधता धोक्यात येईल अशा वनस्पती काढल्या जात नाहीत. - संजय कटेकर, अधिकारी

नष्ट झाल्याने काही वर्षांपासून विविध प्रकारचे पक्षी तलावपासून दुरावाले होते. आता सुशोभीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याने तलावात मोठ्या प्रमाणात कमळ तसेच जैववीवीधता टीकवण्यासाठी महत्वाची भूमिका बाजवणाऱ्या वनस्पतींच्या संख्येत वाढ होऊन तलावापासून दुरावलेल्या पक्षांच्या काही प्रजाती पुन्हा परतु लागल्या आहेत. परंतु, असे असतानाच पालिकेमार्फत तलावातील जलपणीं वनस्पती काढून टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे तलावातील पक्षांचा अधिवास नष्ट होण्याच्या भीतीने निसर्गप्रेमी व

स्थानीकांनी नाराजी व्यक्त केली आहे

उरणमध्ये प्रवासी वाहनचालकांची लू

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील प्रवासी जनतेसाठी सुरू करण्यात आलेला उरण ते मुंबईपर्यंतचा रेल्वे प्रवास सुरू झाल्याने उरणकर प्रवासी आहेत. प्रवाशांना रेल्वे प्रवास करण्याचा खर्च जरी स्वस्त तरी येथील पार्किंग व्यवस्थेने प्रवाशांची लूट चालविली आहे. लोकप्रतिनिधींनी पार्किंगच्या लूटमारीकडे प्रत्यक्षात लक्ष घालून होणारी लूटमार थांबवावी, अशी मागणी प्रवासी जनतेकडून होत आहे. तालुक्यातील बोकडवीरा, रांजणपाडा रेल्वे स्थानकांवर पार्किंग व्यवस्था करणाऱ्या ठेकेदारांकडून दुचाकी, तीनचाकी व चारचाकी या वाहनांसाठी २० रुपये, ४० रुपये व ६० रुपये असे दर सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे पार्किंगच्या नावाखाली स्थानिक वाहनचालकांची लूट चालवली आहे. यामुळे दररोज ठेकेदार व वाहनचालकांच्यात बाचा-बाची असतात. मुंबई ते उरण परतीचे रेल्व तिकिट ४० रुपये आहे. मात्र, पार्किंगचे अतिरिक्त ६० भरावे लागत रेल्वेच्या प्रवासापेक्षा पैसे पार्किंगसाठी मोजावे लागत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीरबाबीकडे लक्ष घालून प्रवासी वाहनचालकांची पार्किंगसाठी होणारी लुटमार थांबवावी, असे आवाहन स्थानिक प्रवाशांकडून

ई-केवायसी करण्याचे आवाहन

। म्हसळा । वार्ताहर ।

म्हसळा येथील स्वस्त धान्य दुकानात बोगस धान्य वाटपाला आळा बसावा म्हणून शिधा पत्रिकेवर नावे असलेल्या सर्व सदस्यांची ई-केवायसी करण्यात येत आहे. तसेच, ३० सप्टेंबर पर्यंत केवायसी करून घेणे अत्यावश्यक असल्याचे शिकें यांनी सांगितले. म्हसळा तालुक्यात आतापर्यंत फार कमी प्रमाणात या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असून लवकरात लवकर शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांनी केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जेरेशनकार्ड धारकई-केवायसी करणार नाहीत, त्यांना धान्य वितरीत केले जाणार नाही. प्रत्येक रेशनकार्ड धारकाला ई-केवायसी अपडेट



लवकर ई-केवायसी झाले नाही तर अडचणी येऊ शकतात. यातून बनावट शिधापत्रिका धारक शोधण्यात येत आहेत. बरेच ग्राहक चुकीच्या पद्धतीने रेशन घेतात. त्यांनाही यामुळे आळा बसेल. धान्यवितरणात पारदर्शकता यावी यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. तसेच, सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा विभागाअंतर्गत

नवीन आदेश जाहीर केला आहे. कार्डधारकाने ई-केवायसी केला नाही आणि अधिकाऱ्यांना तपासणीत काही त्रुटी आढळल्या तर त्याचे नाव रेशनकार्ड यातून हटविले जाईल, अशी माहिती पुरवठा कार्यालयातून देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचे आवाहन पुरवठा विभागाकडून केले जात आहे.

शहरातील नाले सफाई फक्त कागदावरच

। महाड । प्रतिनिधी

महाड शहरातील अनेक रस्त्यांच्या कडेला असलेल्या गटारातील पाणी रस्त्यावर येऊन तुंबत आहे. यामुळे गटारे आणि नाले सफाई फक्त कागदावरच केली का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तसेच, शहरातील गटारे व नाले स्वच्छता केल्याचे नगरपरिषेकडून फक्त भासवण्यात आले असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत. पावसाळ्यापूर्वी शहरातील गटारे आणि नाले सफाई होणे आवश्यक असते. महाड पालिकेकडून गटार आणि नालेसफाईवर कायम खर्च केला जात आहे. मात्र, हा खर्च पूर्णतः वाया जात असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक ठिकाणी

आजही नाले आणि गटारे कचरा व मातीने भरलेली आहेत. परिणामी नाल्यातील आणि गटारातील पाणी थेट रस्त्यावर येऊन थांबत आहे. तत्काळ रस्त्यावरील पाणी गटारामध्ये जाण्याकरता जेसीबीने मार्ग काढून दिला असला तरी गटारातील पाणी मोठ्या नाल्यांना मिळत नसल्याने हे पाणी पुन्हा रस्त्यावर येऊन थांबत आहे. यामुळे रस्त्यावर जमलेल्या पाण्यामुळे नागरिकांना तसेच दुचाकीस्वारांना मोठा त्रास होत आहे. पालिकेचा संबंधित ठेकेदार पावसाळ्यापूर्वी केली जाणारी कामे पावसाळ्याच्या तोंडावर करत असल्याने अशी परिस्थीती निर्माण होत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होत आहे

एचपीव्ही लसीकरणाला प्रतिसाद

। पेण । प्रतिनिधी ।

गर्भाशयाच्या तोंडाच्या कॅन्सर विरूध्द प्रतिबंधक लस शिबिरात १० ते १४ वयोगटातील १५०० मुलींना सर्विकल कॅन्सर प्रतिबंधक लस विनामूल्य देण्यासाठी सोबती संस्थेने तयारी केली होती. परंत्, काही मुलींनी अगोदर लस घेतली असल्यामुळे यावेळी ८५० मुलींना म.ना. नेने कन्या विद्यालयात लस देण्यात आली. तसेच, या लसीकरणाचा दूसरा डोस हा डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असल्याचे डॉ. सोनाली वनगे यांनी सांगितले आहे. या प्रतिबंधक लसी बाजारामध्ये खुप महाग असून सर्वसामान्य घरच्या मुलींना देणे हे पालकांना परवडण्यासारखे नाही. तसेच, दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्भाशयाच्या कॅन्सरच्या प्रमाणाचा विचार करून



सोबती संघटना व इतर सामाजिक संघटनेच्या अथक प्रयत्नातून 'मेगा प्रोजेक्ट एचपीव्ही व्हॅक्सीनेशन कॅंप' हा प्रोजेक्ट रावविण्यात आला. यावेळी ॲड. मंगेश नेने, अतुल म्हात्रे, डॉ.सोनाली वनगे, डॉ. निता कदम, आदित्य जोशी, संजय कडू, महेंद्र ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

एसटी सेवा पुर्ववत करण्याची मागणी

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण पूर्व विभागातील विद्यार्थ्यांना आपल्या कामावार व शाळा कॉलेजात ये-जा करण्यासाठी उरण आगारातून सुटणाऱ्या एसटी बसेस पूर्वी प्रमाणेच बोकडविरा फुंडे कॉलेज मार्गे सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी आगार प्रमुखांकडे करण्यात येत आहे.

बोकडविरा फुंडे कॉलेज मार्गिकेवरून जर एसटी गाड्या सुरू केल्यास शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सोयीचा व सुखकर प्रवास करता

येईल. तसेच, उरण एसटी आगार प्रमुखांनी अलिबाग, आवरे, केळवणे, खारपाडा, पेण आदी एसटी गाड्या पूर्वीप्रमाणे म्हणजेच बोकडवीरा, फुंडे कॉलेज मार्गिकेवरून हाकाव्यात. जेणेकरून एमएसईबी स्कूल, एसएस पाटील स्कूल, फुंडे महाविद्यालय, भागूबाई स्कूल अश्या शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजात वेळेवर पोहचता येईल. तसेच, पैशांची बचत सुद्धा होईल.

दरम्यान, उरण बस आगार प्रमुखांनी या गोष्टीची वेळीच दखल घेऊन होत असलेली प्रवासी विद्यार्थ्यांची गैरसोय द्र

> करावी, अशी मागणी उरण पूर्व विभागातील विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

थेरोंडा समुद्रकिनारी सापडला मृतदेह

अलिबाग : तालुक्यातील थेरोंडा बाजारपाडा येथील समुद्रकिनारी गुरूवारी (दि.२०) सायंकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसून आला होता. या घटनेची माहिती मिळताच रेवदंड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासणी दरम्यान तो मृतदेह एका मच्छीमाराचा असल्याचे समोर आले असून किशोर चोढणेकर असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. मालवणमधील तोंडवली खाडीत मासेमारी करीत असताना ८ जून रोजी रात्रीच्या सुमारास होडी पलटी झाली होती. यामध्ये किशोर महादेव चोढणेकर समुद्रात बेपत्ता झाले होते.

वलगणीच्या माशांसाठी खवस्यांची गर्दी

। नेरळ । प्रतिनिधी

पावसाळा सुरु होताच नेरळमधील बाजारपेठ गोड्या पाण्यातील वळगणीच्या माशांनी भरते. येथील अंबिका नाक्यावर संध्याकाळी भरणाऱ्या मासळी बाजारात गोड्या पाण्यातील मासे खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते.

पावसाळ्यात पकडले जाणारे मासे हे चवदार असतात. त्यामुळे त्यांची खरेदी करण्यासाठी कल्याण पासून पनवेल पर्यंतचे ग्राहक येत असतात. तसेच, पावसाळा सुरू झाली की माशांच्या पोटामध्ये असलेली अंडी व भरलेले मासे खाण्याकडे खवय्यांच्या अधिक कल असतो. हे मासे काही ठराविक काळ सापडत असल्याने त्यांना पकडून आणण्यासाठी कातकरी समाजाचे लोक दिवस रात्र एक करीत असतात. त्यामुळे हे वलगणीचे मासे पकडून आणण्यासाठी आणि त्यानंतर विक्रीसाठी आणण्याकरिता धडपडत



असतो. कुंभे येथील कातकरी समाजाच्या लोकांचा हा व्यवसाय वर्षभर सुरू असतो. नेरळमधील अंबिका नाका आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर हे मासे विक्रेते बसलेले असतात. यात खेकडे (मुठे), काळी चिंबोरी, काळ्या रंगाचे मळ्याचे मासे, चिवना मासे, करावले, मुरी, डाकूमासा, वाम, शिवडे अशा अनेक प्रकारचे मासे विक्रीसाठी ठेवल्याचे दिसत आहेत. विक्रीसाठी आणलेले मासे हे उल्हास नदीच्या पाण्यातून तसेच परिसरातील धरणांमधून पकडून आणले जातात. हे मासे गोड्या पाण्यातील असल्याने ते मासे खरेदीसाठी कल्याणपासून पनवेल पर्यंतच्या खवय्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

आमच्या हॉटेलच्या बाजूला तब्बल ५२ वर्षांपासून मासे विक्री करण्यासाठी आदिवासी लोक येत असतात. आम्ही त्या सर्वांना तेथे बसण्यासाठी कधीही आडकाठी करीत नाही आणि तशी शिकवण आमच्या विडलांची आहे. त्यामुळे त्या आदिवासी लोकांबरोबर माझे घराच्या सारखे संबंध निर्माण झाले आहेत.

– प्रकाश नायक, अंबिका हॉटेलचे मालक

यावर्षी पाऊस लांबल्याने गोड्या पाण्यातील मासे खायला मिळाले नव्हते. मात्र, यावेळी लवकर पाऊस सुरू झाला असून नाक्यावर मासे विकायला येऊ लागले आहेत. पाऊस लांबल्याने वलगणीचे मासे मिळायला थोडा उशीर झाला पण हे मासे खाल्लेच पाहिजेत आणि त्यामुळे भरपूर मासे खरेदी करत आहोत. -दिलीप कराळे, ग्राहक

अग्निशामक दलाची तत्परता

पनवेल : श्क्रवारी (दि.२) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास कल्पतरू रिव्हर साईड तक्का सोसायटीच्या मेन गेटजवळील रस्त्यावर झाड पडल्याची घटना घडली. यावेळी अग्निशामक दलाने घटनास्थळी जाऊन झाड तोडून बाजूला करत रस्ता वाहत्कीसाठी मोकळा करण्यात आला. तसेच, साडेदहा वाजताच्या सुमारास राजीव गायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जुना ठाणा नाका रोड येथील सरकारी निवास स्थानासमोर गुरुबंधन सोसायटी जवळील उंबराच्या झाडाची मोठी फांदी विद्युत वाहिनीवर पडली होती. ती पडलेली फांदी विद्युत वाहिनीवरून बाजूला करत विद्युत वाहिनी मोकळी करण्यात आली.

अवैध ब्लास्टिंगवर अद्याप कारवाई नाही

। पेण । प्रतिनिधी ।

काराव गावाच्या शेजारी जेएसडब्ल्य् कंपनीचे गृहनिर्माण वसाहतीचे काम सुरु असून, मे महिन्याच्या चौथ्या आठवडयात बिनापरवाना ब्लास्टिंग करण्यात आले होते. यावेळी पोलीसांच्या मध्यस्थिने स्थानिकांनी ब्लास्टिंग तात्पुर्ते बंद करण्यात आले होते. यानंतर २७ मे रोजी तहसीलदारांनी आपल्या दालनात बैठकीचे आयोजन करून येत्या आठ दिवसांच्या आत ब्लास्टिंग केलेल्या जागेचा पंचनामा करून दोषींवर कारवाई केली जाईल, असा शब्द स्थानिकांना दिला होता. परंतु, जवळपास महिन्याभराचा कालावधी

उलटून गेला तरी देखील महसूल खात्याकडून अवैध ब्लास्टिंग करणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्यात आलेली नाही. ही कारवाई न होण्यामागे कंपनी प्रशासनाचा हात तर नाही ना, अशी चर्चा येथील ग्रामस्थांमध्ये होत आहे. तसेच ब्लास्टिंगविरूध्द आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थांना कंपनीविरूध्द बोललात तर तुमच्या नातेवाईकांना कामावरून काढ्न टाकू असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थांचे कंपनी प्रशासनाकडून तोंड बंद केले जात असल्याच्या उलट-स्लट चर्चांना उधाण आले आहे.





दि रायगड डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑप.बँक लि.अलिबाग-रायगड

६३ वा वार्षिक अहवाल सन २०२३-२०२४ (बँकींग रेग्युलेशन ॲक्ट कलम २९ व ३१ प्रमाणे) Balance Sheet as on 31st March 2024

दिनांक ३१ मार्च २०२४ अखेरचा ताळेबंद

31-03-2023 रुपये पैसे	Sr. No.			31-03-2024 रुपये पैसे
35,00,00,000.00	1	A) Authorised Share Capital अधिकृत भागभांडवल		35,00,00,000.00
26,38,61,950.00		B) Issued Paid -up & Subscribed Share Capital/ भरणा झालेले भागभांडवल	Annexure-1 परिशिष्ट-१	27,72,94,650.00
5,35,47,09,358.67	2	Reserve & Other Reserves/ राखीव निधी व इतर राखीव	Annexure-2 परिशिष्ट-२	5,84,54,73,728.44
25,74,82,53,174.72	3	Deposits/ वेवी	Annexure-3 परिशिष्ट-३	29,89,83,23,620.32
3,75,250.00	4	Subsidiary State partnership Fund/ प्राथमिक सह. संस्थांच्या भाग भांडवलात करावयाच्या गुंतवणुकीसाठी सरकारकडून मिळालेली रक्कम		0.00
4,60,88,14,526.36	5	Borrowing/ কর্স	Annexure-4 परिशिष्ट-४	4,39,19,30,054.26
0.00	6	Bills for collection being Bills Receivable (as per contra)		0.00
1,61,70,460.67	7	Branch Adjustment/		10,47,966.69
25,60,33,120.70	8	Other Liabilities/ इतर देणी	Annexure-5 परिशिष्ट-५	33,79,57,653.78
62,02,94,112.39	9	Provisions/ तरतूद	Annexure-6 परिशिष्ट-६	88,84,64,090.39
25,84,57,016.35	10	Profit and Loss Account/ नफा तोटा खाते	Annexure-7 परिशिष्ट-७	28,45,55,334.80
37,12,69,68,969.86		TOTAL/ एकूण		41,92,50,47,098.68
47,05,18,951.38		Contingent liability/ संभाव्य देणी	Annexure-13 परिशिष्ट-9३	51,58,17,786.13

31-03-2023 रुपये पैसे	Sr. No.	PROPERTY AND ASSETS मालमत्ता व येणी		31-03-2024 रुपये पैसे
1,39,37,25,212.43	1	Cash and Bank Balance/ रोख व बँकेकडे असलेली शिल्लक	Annexure-8 परिशिष्ट-८	1,66,86,99,798.14
15,77,16,18,108.00	2	Investments/ गुंतवणूक	Annexure-9 परिशिष्ट-९	14,86,06,42,681.00
3,75,250.00	3	Subsidy State Partnership Fund/ प्राथमिक सह. संस्थांच्या भाग भांडवलात करावयाच्या गुंतवणुकीसाठी सरकारकडून मिळालेली रक्कम		0.00
17,53,45,06,703.02	4	Loans/ कर्जे	Annexure-10 परिशिष्ट-१०	22,47,17,07,914.86
0.00	5	Bills for collection being Bills Receivable (as per contra)		0.00
0.00	6	Branch Adjustment/		0.00
47,07,17,765.77	7	Fixed Assets/मालमत्ता (घसारा वजा जाता)	Annexure-11 परिशिष्ट-११	45,50,29,000.74
1,48,05,99,409.41	8	Other Assets / इतर येणी	Annexure-12 परिशिष्ट-१२	1,99,31,30,762.71
47,54,26,521.23	9	Non Banking Assets/ बिगर बँकींग जिंदगी		47,58,36,941.23
37,12,69,68,969.86	,	TOTAL/ एकूण		41,92,50,47,098.68

आमच्या ह्याच तारखेच्या अहवालास अधिन राहन व्हिपीआर ॲण्ड असोसिएटस् चार्टर्ड अकौन्टंट करीता

FRN No.112665W

ठिकाण :- अलिबाग दिनांक :- २४ मे २०२४

UDIN of ICAI: 24130558BKBUKG6283

सीए मानसी कुलकर्णी महेंद्र माळी मंगेश ठाकूर

भारत नांदगांवकर मुख्य व्यवस्थापक कर्जे व देखरेख अकौन्टस् ॲण्ड बॅकींग

कमलाकर वाघमोडे मुख्य व्यवस्थापक उप मुख्यकार्यकारी अधिकारी

मंदार वर्तक मुख्य कार्यकारी अधिकारी

सुरेश खैरे व्हाईस चेअरमन जयंत पाटील चेअरमन

Profit and Loss Account for the year ending as on 31-03-2024

३१-०३-२०२४ अखेरचे नफा-तोटा पत्रक (बँकींग रेग्युलेशन ॲक्ट कलम २९ व ३१ प्रमाणे)

31-03-2023 रुपये पैसे	Expenditure खर्च		31-03-2024 रुपये पैसे
1,37,08,91,856.58	Interest paid on Deposits/Borrowings ठेवीवरील /कर्जावरील व्याज	Annexure-14 परिशिष्ट-१४	1,79,07,10,911.25
39,72,96,406.00	Salaries &Allowances सेवकांचा पगार व भत्ते	Annexure-15 परिशिष्ट-१५	50,23,47,935.86
29,98,442.44	Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी व भत्ते	Annexure-16 परिशिष्ट-१६	50,47,539.20
9,26,33,151.37	Rent, Taxes, Lighting & Insurance भाडे, कर, दिवाबत्ती व विमा	Annexure-17 परिशिष्ट-१७	9,23,96,910.84
1,06,16,893.21	Printing & Stationary Expenses छपाई व स्टेशनरी खर्च		99,03,649.71
39,26,750.00	Audit Fees हिशेब तपासणी खर्च	Annexure-18 परिशिष्ट-१८	74,15,394.34
7,85,05,029.83	Depreciation on Assets मालमत्तेवरील घसारा	Annexure-19 परिशिष्ट-१९	9,53,21,529.98
7,10,79,922.90	Repairs &Maintence Expenses दुरुस्ती व देखभाल खर्च	Annexure-20 परिशिष्ट-२०	7,83,05,956.12
12,04,09,189.10	Other Expenses / इतर खर्च	Annexure-21 परिशिष्ट-२१	12,54,78,300.94
25,25,00,000.00	Provisions / तरतूदी	Annexure-22 परिशिष्ट-२२	44,60,76,000.00
25,75,24,190.37	Net Profit Carried forward to B/S निव्वळ नफा ताळेबंदास वर्ग		28,41,42,778.26
2,65,83,81,831.80	TOTAL/ एकूण		3,43,71,46,906.50

31-03-2023 रुपये पैसे	Income ত্তদের		31-03-2024 रुपये पैसे
	Interest Received मिळालेले व्याज		
1,53,81,17,387.58	A) On Loans कर्जावरील व्याज		2,26,74,63,492.28
1,04,46,15,849.16	B) On Investments गुंतवणुकीवरील व्याज		1,10,01,99,070.40
17,49,048.29	C) On Mutual Fund म्युच्युअल फंडावरील व्याज		1,23,50,542.04
51,58,740.56	Commission & Exchange कमिशन व वटणावळ	Annexure-23 परिशिष्ट-२३	37,65,694.49
6,87,40,806.21	Other Income इतर उत्पन्न	Annexure-24 परिशिष्ट-२४	5,33,68,107.29
2,65,83,81,831.80	TOTAL/ एकूण		3,43,71,46,906.50

अर्निंग पर शेअर आमच्या ह्याच तारखेच्या अहवालास अधिन राहून व्हिपीआर ॲण्ड असोसिएटस् चार्टर्ड अकौन्टंट करीता

FRN NO. 112665W ठिकाण :- अलिबाग

UDIN of ICAI: 24130558BKBUKG6283

दिनांक :- २४ मे २०२४ M.N.130558

सीए मानसी कुलकर्णी महेंद्र माळी मंगेश ठाकूर मुख्य व्यवस्थापक अकौन्टस् ॲण्ड बॅकींग

भारत नांदगांवकर कर्जे व देखरेख

कमलाकर वाघमोडे मुख्य व्यवस्थापक उप मुख्यकार्यकारी अधिकारी

मंदार वर्तक मुख्य कार्यकारी अधिकारी

सुरेश खैरे व्हाईस चेअरमन जयंत पाटील चेअरमन



(पान ४ वरून)

25 00 00 000 00	Annexure -1 / परिशिष्ट -9	25 00 00 000 0
35,00,00,000.00 34,99,00,000.00	Authorised Share Capital /	35,00,00,000.00 34,99,00,000.00
1,00,000.00	Class- "B" 2,000 shares of Rs.50/- each "ৰ' বৰ্গ ২,০০০ মান ক.५০/- মন্টেকী	1,00,000.00
	Issued Paid-up & Subscribed Share Capital भरणा झालेले भांडवल	
26,37,62,000.00	263762(263762) shares of Rs.1000/- each २६३७६२(२६३७६२) भाग रू.9000/- प्रत्येकी	27,70,61,000.00
99,950.00	Class- "C" 4673 shares of Rs.50/- each "क" वर्ग 4673 भाग रू.50/- प्रत्येकी	2,33,650.00
26,38,61,950.00	TOTAL / एकूण	27,72,94,650.00
	Annexure -2 / परिशिष्ट -2 Reserves Fund & other Reserves/राखीव निधी व इतर राखीव	
92,79,51,121.58	Statutory Reserve Fund / वैधानिक राखीव निधी	1,03,34,36,378.12
57,76,83,057.55 18,19,29,257.19	Building Funds / इमारत निधी Development Fund/विकास निधी	60,76,83,057.55 18,69,29,257.19
11,35,45,081.00	Investment Fluctuation Fund / गुंतवणूक वधघट निधी	17,35,45,081.00
23,41,29,092.82	Bad and Doubtful Debts-Reserve/बुडीत व संशयीत कर्ज राखीव BDDR U/s 36(1)(vii)(a) कलम 36 खाली बुडीत व संशयीत कर्ज राखीव	23,41,29,092.82 1,77,83,90,400.13
23,00,00,000.00	Provn. For Covid-19 Moritorium कोविड-१९ मॉरीटोरीयम	23,00,00,000.00
5,30,48,058.15	Dividend Equalization Fund /लाभांश समकरण निधी	5,80,48,058.15
44,63,57,928.66 14,82,72,521.72	Agriculture Credit Stabilization Fund/शेती पतस्थैर्य निघी Fisheries Credit Stabilization Fund/मच्छिमार पतस्थैर्य निघी	48,51,26,481.11 16,11,95,372.54
3,25,85,698.00	Charity Fund / धर्मादाय निधी	3,75,85,698.00
10,23,79,000.00 5,02,00,000.00	Standard Assets Provision/उत्तम जिंदगीसाठी तरतुद Special Reserve u/s 36 (1)(viii) Income Tax 1961	11,23,79,000.00 5,27,00,000.00
	आयकर कायदा 1961 कलम 36(1) (Viii) नुसार स्पेशल रिझर्व्ह	
9,18,23,347.00 7,39,80,064.00	Staff Welfare Fund / कर्मचारी कल्याण निधी Investment Depreciation Reserve/गुंतवणूक घसारा निधी	10,18,23,347.00 4,39,80,064.00
4,14,55,952.50	Bank Shareholder Welfare Fund/सभासद कल्याण निधी	4,54,55,952.50
53,77,534.55 8,74,72,107.00	Other NPA Provision/इतर एन.पी.ए. तस्तुदी Reserve for Contingencies / आकस्मित निधी	28,77,534.55 8,74,72,107.00
8,00,00,000.00	PACS Development Fund / पॅक्स विकास निधी	8,00,00,000.00
24,88,73,444.92	Overdue Interest Reserve/ थकीत व्याज निधी	26,33,42,499.92
1,51,70,000.00 3,96,04,346.86	Reserve for Public Purpose/सार्वजनिक प्रयोजनार्थ राखीव Special Reserve Fund/ विशेष राखीव निधी	1,81,70,000.00 3,96,04,346.86
1,16,00,000.00	Technology Adoption Fund	1,16,00,000.00
5,35,47,09,358.67	TOTAL / एकूण	5,84,54,73,728.44
	Annexure -3 / परिशिष्ट -3	
	Deposits / ठेवी A Co-Operative Societies / सहकारी संस्था	
4,74,54,36,878.22	Fixed Deposits /मुदतबंद ठेवी	5,80,04,98,433.72
12,28,50,348.51	Fixed Deposit-Reserve Fund / मुदतबंद ठेवी - राखीव निधी	15,81,60,139.42
1,26,02,58,098.14	Savings Deposits / बचत ठेवी Saving Deposit -Reserve Fund / बचत ठेवी - राखीव निधी	1,28,13,87,482.48
20,62,17,398.16	Current Deposits / चालू ठेवी	19,95,48,471.24
5,56,40,774.00	Sahkar Savnardhini / सहकार संवर्धिनी	4,53,18,563.00
4,50,314.05	Credit Balance in CC A/c/ सी.सी.खात्यामध्ये जमा	
4,50,314.05 7,46,12,01,899.79	Credit Balance in CC A/c/ सी.सी.खात्यामध्ये जमा TOTAL / एकूण Individuals / व्यक्तिगत	
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89	TOTAL / एकूण B Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदतबंद ठेवी	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94
7,46,12,01,899.79	TOTAL / एकूण B Individuals / व्यक्तिगत	1,01,29,335.75 8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80	TOTAL / एकूण Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदतबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गुतवणूक ठेवी	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99	TOTAL / एकूण B Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदताबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गुतवणूक ठेवी Current Deposits / चालू ठेवी Savings Deposits / बचत ठेवी Pigmy Deposit / स्वल्पबचत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00	TOTAL / एकूण Individuals / व्यक्तिगत	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00	TOTAL / एकूण B Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदत्तबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गुतवणूक ठेवी Current Deposits / चालू ठेवी Savings Deposits / बचत ठेवी Pigmy Deposit / स्वल्पबचत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंम ठेवी	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00	TOTAL / एकूण Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदताबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गुतवणूक ठेवी Current Deposits / बचत ठेवी Savings Deposits / बचत ठेवी Pigmy Deposit / स्वत्पबचत ठेवी Home Savings Deposit /होम सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंभ ठेवी Recurring Deposit / आवर्त ठेवी Matured Deposits / मुदतबाह्य ठेवी Lakhpati Deposit / लखपती ठेवी Jaikisan / जयकिसान	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00	TOTAL / एकूण B Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदतबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गुतवणूक ठेवी Current Deposits / चालू ठेवी Savings Deposits / चचत ठेवी Pigmy Deposit / स्वत्यबचत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंभ ठेवी Recurring Deposit / आवर्त ठेवी Matured Deposits / मुदतबाह्य ठेवी Lakhpati Deposit / लखपती ठेवी Jaikisan / जयिकसान Subhchintan / शुभिंचतन Mahalaxmi / महालक्ष्मी	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00	TOTAL / एकूण Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदातबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गुतवणूक ठेवी Current Deposits / बचत ठेवी Savings Deposits / बचत ठेवी Pigmy Deposit / स्वल्पबचत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंम ठेवी Recurring Deposit / आवर्त ठेवी Matured Deposits / मुदतबाह्य ठेवी Lakhpati Deposit / लखपती ठेवी Jaikisan / जयिकसान Subhchintan / शुमर्चितन	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7.95	TOTAL / एकूण Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदत्तबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गुतवणूक ठेवी Current Deposits / चालू ठेवी Savings Deposits / चचत ठेवी Pigmy Deposit / स्वत्यवचत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंभ ठेवी Recurring Deposit / आवर्त ठेवी Matured Deposits / मुदतबाह्य ठेवी Lakhpati Deposit / लखपती ठेवी Jaikisan / जयिकसान Subhchintan / शुभिंचतन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi संकल्प सिन्दी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कॅशक्रेडीट- शिल्लक एककम NRE Saving Deposits / एन.आर.ई. बचत ठेवी	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25	B Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदत्तबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गृतवणूक ठेवी Current Deposits / चालू ठेवी Savings Deposits / चचत ठेवी Pigmy Deposit / स्वत्यवचत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंभ ठेवी Recurring Deposit / आयर्त ठेवी Matured Deposits / मुदतबाह्य ठेवी Lakhpati Deposit / लखपती ठेवी Jaikisan / जयिकसान Subhchintan / शुभिंचतन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi संकल्य सिक्धी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कॅशक्रेडीट- शिल्लक रककम	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7.95	TOTAL / एकूण Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदातबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गुतवणूक ठेवी Current Deposits / बचत ठेवी Savings Deposits / बचत ठेवी Pigmy Deposit / स्वल्पबचत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंभ ठेवी Recurring Deposit / आवर्त ठेवी Matured Deposits / मुदतबाह्य ठेवी Lakhpati Deposit / लखपती ठेवी Jaikisan / जयिकसान Subhchintan / शुभवितन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi संकल्प सिक्षी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कॅशक्रेडीट- शिल्लक रक्कम NRE Saving Deposits / एन.आर.ई. बचत ठेवी TOTAL / एकूण	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7.95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23	TOTAL / एकूण Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदतबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गुतवणूक ठेवी Current Deposits / बचत ठेवी Savings Deposits / बचत ठेवी Pigmy Deposit / स्वल्पबचत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंम ठेवी Recurring Deposit / आवर्त ठेवी Matured Deposits / मुदतबाह्य ठेवी Lakhpati Deposit / लखपती ठेवी Jaikisan / जयिकसान Subhchintan / शुमधिंतन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi संकल्प सिक्षी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कॅशक्रेडीट- शिल्लक रक्कम NRE Saving Deposits / एन.आर ई. बचत ठेवी TOTAL / एकूण Urban Co-op Banks अर्थन को.ऑप. बँका Fixed Deposits / मुदत बंद ठेवी	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7,95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93	TOTAL / एकूण Individuals / व्यक्तिगत	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7.95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26	Fixed Deposits / मुदतबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गुतवणूक ठेवी Current Deposits / चालू ठेवी Savings Deposits / चालू ठेवी Savings Deposits / चचत ठेवी Pigmy Deposit / स्वत्पबचत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंभ ठेवी Recurring Deposit / आवर्त ठेवी Matured Deposits / मुदतबाह्य ठेवी Lakhpati Deposit / लखपती ठेवी Jaikisan / जयिकसान Subhchintan / शुभिंचतन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi संकल्य सिन्दी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कॅशक्रेडीट- शिल्लक एककम NRE Saving Deposits / एन.आर.ई. बचत ठेवी TOTAL / एकूण Urban Co-op Banks अर्वन को.ऑप. बँका Fixed Deposits / मुदत बंद ठेवी Savings Deposits / मुदत बंद ठेवी Current Deposits / चत्त ठेवी Current Deposits / चत्त ठेवी Current Deposits / चत्त ठेवी	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7,95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26 29,29,05,596.42	Fixed Deposits / मुदतबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गुतवणूक ठेवी Current Deposits / चालू ठेवी Savings Deposits / चचल ठेवी Pigmy Deposit / स्वर्यचवत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंभ ठेवी Recurring Deposit / आवर्त ठेवी Matured Deposits / मुदतबाह्य ठेवी Lakhpati Deposit / लखपती ठेवी Jaikisan / जयिकसान Subhchintan / शुभिंचतन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi संकल्प सिन्दी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कॅशक्रेडीट- शिल्लक रक्कम NRE Saving Deposits / एन.आर.ई. बचत ठेवी TOTAL / एकूण Urban Co-op Banks अर्बन को.ऑप. बँका Fixed Deposits / मुदत बंद ठेवी Current Deposits / चचल ठेवी Current Deposits / चचल ठेवी Current Deposits / चचल ठेवी Credit Bal in O/D/ सी.सी. खाल्यमध्ये जमा TOTAL / एकूण C. Zilla Parishad & Panchayat Samiti जिल्हा परिषद व पंचायत समिती Fixed Deposit / मुदतबंद ठेवी	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53 15,73,65,220.00 8,77,91,144.03 4,94,46,897.27 1,20,97,415.66 30,67,00,676.96
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7.95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26 29,29,05,596.42	B Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदतबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गुतवणूक ठेवी Current Deposits / चालू ठेवी Savings Deposits / चचत ठेवी Pigmy Deposit / स्वत्यचवत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंभ ठेवी Recurring Deposit / आवर्त ठेवी Matured Deposits / मुदतबाह्य ठेवी Lakhpati Deposit / लखपती ठेवी Jaikisan / जयिकसान Subhchintan / शुभिंचतन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi संकल्य सिक्षी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कॅशक्रेडीट- शिल्लक एककम NRE Saving Deposits / एन.आर ई. बचत ठेवी TOTAL / एकूण Urban Co-op Banks अर्वन को.ऑप. बँका Fixed Deposits / मुदत बंद ठेवी Savings Deposits / चत्त ठेवी Current Deposits / चत्त ठेवी Credit Bal in O/D/ सी.सी. खात्यामध्ये जमा TOTAL / एकूण Zilla Parishad & Panchayat Samiti जिल्हा परिषद व पंचायत समिती	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53 15,73,65,220.00 8,77,91,144.03 4,94,46,897.27 1,20,97,415.66 30,67,00,676.96
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7.95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26 29,29,05,596.42 1,67,97,01,934.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.08	Fixed Deposits / मुदातबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गुतवणूक ठेवी Current Deposits / चालू ठेवी Savings Deposits / चचत ठेवी Pigmy Deposit / स्वल्पबचत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंम ठेवी Recurring Deposit / आवर्त ठेवी Matured Deposits / मुदातबाह्य ठेवी Lakhpati Deposit / लखपती ठेवी Jaikisan / जयिकसान Subhchintan / शुमचिंतन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi संकल्प सिख्ती ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कॅशक्रेडीट- शिल्लक रक्कम NRE Saving Deposits / एन.आर.ई. बचत ठेवी Fixed Deposits / मुदत बंद ठेवी Savings Deposits / बचत ठेवी Current Deposits / बचत ठेवी Credit Bal in O/D/ सी.सी. खात्यामध्ये जमा TOTAL / एकूण C. Zilla Parishad & Panchayat Samiti जिल्हा परिषद व पंचायत सिमती Fixed Deposit / बचत ठेवी Current Deposit / बचत ठेवी Lurrent Deposit / इत्र व ठेवी Saving Deposit / इत्र व ठेवी Current Deposit / इत्र व ठेवी Lurrent Deposit / इत्र व ठेवी	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53 15,73,65,220.00 8,77,91,144.03 4,94,46,897.27 1,20,97,415.66 30,67,00,676.96 4,27,97,20,504.00 5,08,84,009.89 67,73,34,393.2 79,56,847.08
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7.95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26 29,29,05,596.42 1,67,97,01,934.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103,98	Fixed Deposits / मुदातबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गृतवणूक ठेवी Current Deposits / चालू ठेवी Savings Deposits / चालू ठेवी Pigmy Deposit / स्वल्पबचत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुम ठेवी Recurring Deposit / आवर्त ठेवी Matured Deposits / मुदातबाह्य ठेवी Lakhpati Deposit / लखपती ठेवी Jaikisan / जयिकसान Subhchintan / शुमचिंतन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi संकल्प शिव्यी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कॅशक्रेडीट- शिल्लक रक्कम NRE Saving Deposits / एन.आर ई. बचत ठेवी Urban Co-op Banks अर्वन को.ऑप. बँका Fixed Deposits / मुदत बंद ठेवी Savings Deposits / बचत ठेवी Credit Bal in O/D / सी.सी. खाल्यमध्ये जमा TOTAL / एकूण C. Zilla Parishad & Panchayat Samiti जिल्हा परिषद व पंचायत समिती Fixed Deposit / बचत ठेवी Saving Deposit / बचत ठेवी Saving Deposit / मुदतबंद ठेवी	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53 15,73,65,220.00 8,77,91,144.03 4,94,46,897.27 1,20,97,415.66 30,67,00,676.96
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7.95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26 29,29,05,596.42 1,67,97,01,934.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.08 7,03,753,007.84	Fixed Deposits / मुदतबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गृतवणूक ठेवी Current Deposits / चालू ठेवी Savings Deposits / चालू ठेवी Pigmy Deposit / स्वन्यबवत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंम ठेवी Recurring Deposit / आवर्त ठेवी Matured Deposits / मुदतबाह्य ठेवी Lakhpati Deposit / लखपती ठेवी Jaikisan / जयिकसान Subhchintan / शुमर्थितन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi संकल्प कियी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कॅशक्रेडीट- शिल्लक रक्कम NRE Saving Deposits / एन.आर ई. बचत ठेवी Savings Deposits / मुदत बंद ठेवी Savings Deposits / बचत ठेवी Current Deposits / बचत ठेवी Credit Bal in O/D/ सी.सी. खाल्यामध्ये जमा TOTAL / एकूण C. Zilla Parishad & Panchayat Samiti जिल्हा परिषद व पंचायत समिती Fixed Deposit / बचत ठेवी Current Deposit / बचत ठेवी Current Deposit / बचत ठेवी Current Deposit / इत्यत्व ठेवी High School Salary / हायस्कूल पगार TOTAL / एकूण TOTAL A+B+C / एकूण	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53 15,73,65,220.00 8,77,91,144.03 4,94,46,897.27 1,20,97,415.66 30,67,00,676.96 4,27,97,20,504.0 5,08,84,009.89 67,73,34,393.2 79,56,847.08 5,01,58,95,754.18
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7.95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26 29,29,05,596.42 1,67,97,01,934.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.08 7,03,753,007.84	Fixed Deposits / मुदतबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गुतवणूक ठेवी Current Deposits / चालू ठेवी Savings Deposits / चालू ठेवी Pigmy Deposit / स्वल्पबचत ठेवी Home Savings Deposit / अमृतकुंम ठेवी Recurring Deposit / अमृतकुंम ठेवी Recurring Deposit / अमृतकुंम ठेवी Recurring Deposit / अपत्र ठेवी Matured Deposits / मुदतबाद्ध ठेवी Lakhpati Deposit / लखपती ठेवी Jaikisan / जयिकसान Subhchintan / शुमचितन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi संकल्प कियी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कॅशक्रेडीट- शिल्लक रक्कम NRE Saving Deposits / एन.आर.ई. बचत ठेवी TOTAL / एकूण Urban Co-op Banks अर्बन को.ऑप. बँका Fixed Deposits / चत्त ठेवी Current Deposits / चत्त ठेवी Credit Bal in O/D/ सी.सी. खाल्यामध्ये जमा TOTAL / एकूण C. Zilla Parishad & Panchayat Samiti जिल्हा परिषद व पंचायत समिती Fixed Deposit / चत्त ठेवी Current Deposit / चत्त ठेवी Current Deposit / चत्त ठेवी Current Deposit / चत्त ठेवी High School Salary / हायस्कूल पगार TOTAL / एकूण	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53 15,73,65,220.00 8,77,91,144.03 4,94,46,897.27 1,20,97,415.66 30,67,00,676.96 4,27,97,20,504.0 5,08,84,009.89 67,73,34,393.2 79,56,847.08 5,01,58,95,754.18
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7.95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26 29,29,05,596.42 1,67,97,01,934.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.08 4,74,82,53,174.72	B Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदतबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गृतवणूक ठेवी Current Deposits / चालू ठेवी Savings Deposits / बचत ठेवी Pigmy Deposit / रवल्पबचत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंभ ठेवी Recurring Deposit / आवर्त ठेवी Matured Deposits / मुदतबाह्य ठेवी Lakhpati Deposit / लखपती ठेवी Jaikisan / जयकिसान Subhchintan / शुमर्थितन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi संकल्प सिन्दी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कंशक्रेडीट- शिल्लक रक्कम NRE Saving Deposits / एन.आर ई. बचत ठेवी TOTAL / एकूण Urban Co-op Banks अर्बन को.ऑप. बँका Fixed Deposits / मुदत बंद ठेवी Savings Deposits / चालु ठेवी Current Deposits / चालु ठेवी Credit Bal in O/D/ सी.सी. खाल्यामध्ये जना TOTAL / एकूण C. Zilla Parishad & Panchayat Samiti जिल्हा परिषद व पंचायत समिती Fixed Deposit / चचत ठेवी Current Deposit / चचत ठेवी Current Deposit / चालू ठेवी High School Salary / हायसकूल पगार TOTAL / एकूण TOTAL - प्रकृण TOTAL - प्रकृण TOTAL - एकूण TOTAL - प्रकृण TOTAL - एकूण TOTAL - एकूण TOTAL - एकूण TOTAL - प्रविशेष्ट - अ Borrowings / कर्ज MSC(OD) / महाराष्ट्र राज्य साहकारी बँक मर्था. (ओ.डी.) NABARD LT Refinance / नावार्ड पुनर्वित्त	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53 15,73,65,220.00 8,77,91,144.03 4,94,46,897.27 1,20,97,415.66 30,67,00,676.96 4,27,97,20,504.00 5,08,84,009.89 67,73,34,393.2 79,56,847.08 5,01,58,95,754.18 29,89,83,23,620.32
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7,95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26 29,29,05,596.42 1,67,97,01,934.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.08 70,37,53,007.84 74,82,53,174.72	B Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदतबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गृतवणूक ठेवी Current Deposits / बालू ठेवी Savings Deposits / बचत ठेवी Pigmy Deposit / रचल्पबचत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी Recurring Deposit / आयर्त ठेवी Recurring Deposit / आयर्त ठेवी Matured Deposits / मुदतबाद्य ठेवी Lakhpati Deposit / अयुत्तवाद्य ठेवी Lakhpati Deposit / अयुत्तवाद्य ठेवी Jaikisan / जयिकसान Subhchintan / शुर्मार्थितन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi संकल्प सिक्ती ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कॅशक्रेडीट- शिल्लक रककम NRE Saving Deposits / एन.आर.ई. बचत ठेवी Credit Balance side अर्थन को.ऑप. बँका Fixed Deposits / मुदत बंद ठेवी Savings Deposits / मुदत बंद ठेवी Current Deposits / मुदत बंद ठेवी Current Deposits / मुदतबंद ठेवी Current Deposits / मुदतबंद ठेवी Saving Deposit / बचत ठेवी Current Deposit / मुदतबंद ठेवी Saving Deposit / मुदतबंद ठेवी High School Salary / हायस्कूल पगार TOTAL / एकूण TOTAL A+B+C / एकूण MARAP LTRC Fund / नावार्ड पुनर्वित्त NABARD LTRC Fund / नावार्ड पुनर्वित्त NABARD LTRC Fund / नावार्ड पुनर्वित्त NABARD DD STO/ नावार्ड पुनर्वित्त	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53 15,73,65,220.00 8,77,91,144.03 4,94,46,897.27 1,20,97,415.66 30,67,00,676.96 4,27,97,20,504.00 5,08,84,009.89 67,73,34,393.2 79,56,847.08 5,01,58,95,754.18 29,89,83,23,620.32
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7.95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26 29,29,05,596.42 1,67,97,01,934.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.08 70,37,53,007.84 74,82,53,174.72	B Individuals / व्यक्तिणत Fixed Deposits / मुदतबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गृतवणूक ठेवी Current Deposits / चालू ठेवी Savings Deposits / बचत ठेवी Pigmy Deposit / रचल्पबचत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंग ठेवी Recurring Deposit / अमृतवं वेवी Matured Deposit / मुदतबाह्य ठेवी Lakhpati Deposit / सुवतबाह्य ठेवी Lakhpati Deposit / सुवतबाह्य ठेवी Savings Deposits / मुदतबाह्य ठेवी Sankalp Siddi शंकव्य शिक्षी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कंशकेडीट- शिल्तक रककम NRE Saving Deposits / एन.आर ई. बचत ठेवी TOTAL / एकूण Urban Co-op Banks अर्वन को.ऑप. बंका Fixed Deposits / मुदत बंद ठेवी Savings Deposits / मुदत बंद ठेवी Current Deposits / मुदत बंद ठेवी Current Deposits / मुदत बंद ठेवी Credit Bal in O/D/ सी.सी. खाल्यामध्ये जमा TOTAL / एकूण C. Zilla Parishad & Panchayat Samiti जिल्हा परिषद व पंचायत समिती Fixed Deposit / बचत ठेवी Current Deposit / मुदत बंद ठेवी Saving Deposit / मुदत बंद ठेवी Current Deposit / मुदत बंद ठेवी Current Deposit / मुदत बंद ठेवी Current Deposit / मुदत बंद ठेवी TOTAL / एकूण TOTAL / एकूण TOTAL / एकूण TOTAL / एकूण NABARD LTR C मालाई पुनर्वित्त NABARD ADD STO/ नाबाई पुनर्वित्त NABARD ADD STO/ नाबाई पुनर्वित्त	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53 15,73,65,220.00 8,77,91,144.03 4,94,46,897.27 1,20,97,415.66 30,67,00,676.96 4,27,97,20,504.00 5,08,84,009.89 67,73,34,393.2 79,56,847.08 5,01,58,95,754.18 29,89,83,23,620.32
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7.95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26 29,29,05,596.42 1,67,97,01,934.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 17,546,73,103.98 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08	B Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदतबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गृतवणूक ठेवी Current Deposits / बात ठेवी Pigmy Deposit / स्वत्यवत ठेवी Home Savings Deposit / स्वत्यवत ठेवी Home Savings Deposit / अमृतकुंम ठेवी Recurring Deposit / आयत ठेवी Matured Deposits / अपत ठेवी Lakhpati Deposit / अपत ठेवी Lakhpati Deposit / अपत ठेवी Jaikisan / जयकिसान Subhchintan / शुमवितन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi संकल्प क्षित्यो ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कंशकेडीट- शिल्लक रककम NRE Saving Deposits / एन.आर.ई. बचत ठेवी Credit Balance अर्थन क्षेत्र और. बैंका Fixed Deposits / मुदत बंद ठेवी Savings Deposits / बचत ठेवी Current Deposits / बचत ठेवी Current Deposits / बचत ठेवी Current Deposits / चत्त वेवी Saving Deposit / स्वत्य ठेवी Current Deposits / मुततबंद ठेवी Saving Deposit / मुततबंद ठेवी Saving Deposit / अपत्य ठेवी Current Deposit / मुततबंद ठेवी Saving Deposit / स्वत्य ठेवी Current Deposit / मुत्तबंद ठेवी Saving Deposit / स्वत्य ठेवी Current Deposit / मुत्तबंद ठेवी Saving Deposit / स्वत्य ठेवी Current Deposit / मुत्तबंद ठेवी Saving Deposit / स्वत्य ठेवी Current Deposit / मुत्तबंद ठेवी Saving Deposit / स्वत्य ठेवी Nanexure -4 / पर्कृष्ण TOTAL / एकूण TOTAL A+B+C / एकूण Annexure -4 / परिक्षिष्ट -४ Borrowings / कर्ज MSC(OD) / क्षारण्ड प्रचर्वत्व NABARD LTR Efinance / नावार्ड पुनर्वित्व NABARD LTR Efinance / नावार्ड पुनर्वित्व NABARD ADD STO/ नावार्ड पुनर्वित्व TOTAL / एकूण Annexure -5 / परिक्षिष्ट -५ Interest payable / व्याज देपे	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53 15,73,65,220.00 8,77,91,144.03 4,94,46,897.27 1,20,97,415.66 30,67,00,676.96 4,27,97,20,504.00 5,08,84,009.89 67,73,34,393.2 79,56,847.08 5,01,58,95,754.18 29,89,83,23,620.32 1,07,78,079.26 22,00,00,000.06 45,20,00,000.06 3,70,91,51,975.06 4,39,19,30,054.26
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7,95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26 29,29,05,596.42 1,67,97,01,934.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.08 70,37,53,007.84 74,82,53,174.72	B Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदातबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गृतवणूक ठेवी Current Deposits / वालू ठेवी Savings Deposits / वालू ठेवी Pigmy Deposit / रवल्पवचत ठेवी Home Savings Deposit / होम सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंभ ठेवी Recurring Deposit / आवर्त ठेवी Matured Deposits / मुदातबाह्य ठेवी Lakhpati Deposit / सुवतबाह्य ठेवी Lakhpati Deposit / सुवतबाह्य ठेवी Subhchintan / सुमर्थितन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi शंकल्य शिक्षी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कॅशक्रेडीट- शिल्लक रक्कम NRE Saving Deposits / एन.आर.ई. बचत ठेवी Current Deposits / मुदत बंद ठेवी Savings Deposits / मुदत बंद ठेवी Current Deposits / मुदत बंद ठेवी Credit Bal in O/D/ सी.सी. खाल्यामध्ये जमा TOTAL / एकूण C. Zilla Parishad & Panchayat Samiti जिल्हा परिषद व पंचायत समिती Fixed Deposit / मुदतबंद ठेवी Saving Deposit / मुदतबंद ठेवी Current Deposit / मुदतबंद ठेवी Current Deposit / मुदतबंद ठेवी Current Deposit / मुदतबंद ठेवी Saving Deposit / मुदतबंद ठेवी Current Deposit / मुदतबंद ठेवी Saving Deposit / मुदतबंद ठेवी Saving Deposit / मुदतबंद ठेवी MSC(OD) महाराष्ट्र राज्य सहकारी कॅक मर्था. (ओ.डी.) NABARD LT Refinance / नावार्ड पुनर्वित्त NABARD LT Refinance / नावार्ड पुनर्वित्त NABARD DD STO/ नावार्ड पुनर्वित्त TOTAL / एकूण TOTAL / एकूण Annexure -5 / परिशिष्ट -५	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53 15,73,65,220.00 8,77,91,144.03 4,94,46,897.27 1,20,97,415.66 30,67,00,676.96 4,27,97,20,504.00 5,08,84,009.89 67,73,34,393.2 79,56,847.08 5,01,58,95,754.18 29,89,83,23,620.32
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7,95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26 29,29,05,596.42 1,67,97,01,934.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.08 4,74,82,53,174.72 4,82,53,174.72 4,82,53,174.72 4,81,53,174.72 4,81,53,174.72 4,81,53,174.72 4,81,53,174.72 4,81,53,174.72 4,81,53,174.72 4,81,53,174.72 4,81,53,174.72 4,81,53,174.72 4,81,53,174.72 4,81,53,174.72 4,81,53,174.72	Fixed Deposits / मुदतबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गुतवणूक ठेवी Current Deposits / बात ठेवी Pigmy Deposit / स्वत्यवयत ठेवी Home Savings Deposit / स्वत्यवयत ठेवी Home Savings Deposit / स्वत्यवयत ठेवी Home Savings Deposit / स्वत्यवयत ठेवी Amrut kumbh Deposit / अग्रवतं केवी Recurring Deposit / आग्रवतं ठेवी Matured Deposits / मुदतबाह्य ठेवी Lakhpati Deposit / स्वत्यवाह्य ठेवी Cambon / अग्रवित्यन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi संकल्य क्षिणी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कॅशकेडीट- शिल्लक रककम NRE Saving Deposits / एन.आर.ई. बचत ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कॅशकेडीट- शिल्लक रककम TOTAL / एकूण Urban Co-op Banks अर्वन को.ऑप. बँका Fixed Deposits / युदत बंद ठेवी Savings Deposits / बचत ठेवी Current Deposits / बालू ठेवी Credit Bal in O/D/ सी.सी. खाल्यामध्ये जना TOTAL / एकूण C. Zilla Parishad & Panchayat Samiti जिल्हा परिषद व पंचायत समिती Fixed Deposit / मुततबंद ठेवी Saving Deposit / मुततबंद ठेवी Saving Deposit / बालू ठेवी Lurrent Deposit / खालू ठेवी Current Deposit / बालू ठेवी High School Salary / हायसकूल पगार TOTAL / एकूण TOTAL A+B+C / एकूण Annexure -4 / परिशेष्ट -४ Borrowings / कर्ज MSC(OD) / महाराष्ट्र राज्य खल्कारी केक नर्वा. (ओ.डी.) NABARD LTR Efinance / नावार्ड पुनर्वित्त NABARD LTR Fefinance / नावार्ड पुनर्वित्त NABARD ADD STO/ नावार्ड पुनर्वित्त NABARD ADD STO/ नावार्ड पुनर्वित्त Interest payable / व्याज वेणे Interest Payable on Mc.C.C./केसीसी कर्जावर देय व्याज	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53 15,73,65,220.00 8,77,91,144.03 4,94,46,897.27 1,20,97,415.66 30,67,00,676.96 4,27,97,20,504.0 5,08,84,009.81 67,73,34,393.2 79,56,847.08 5,01,58,95,754.18 29,89,83,23,620.32 1,07,78,079.26 22,00,00,000.06 45,20,00,000.06 3,70,91,51,975.06 4,39,19,30,054.26
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 75,779.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7,95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26 29,29,05,596.42 1,67,97,01,934.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.08 1,70,37,53,007.84 1,74,82,53,174.72 3,1,95,58,281.36 44,45,44,778.00 68,03,27,836.00 16,43,83,631.00 60,88,14,526.36	Fixed Deposits / मुदतबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गुतवणूक ठेवी Current Deposits / बात ठेवी Pigmy Deposits / बात ठेवी Pigmy Deposit / स्वत्यवचत ठेवी Home Savings Deposit / होग सेव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंभ ठेवी Recurring Deposit / आमृतकुंभ ठेवी Recurring Deposit / आमृतकुंभ ठेवी Recurring Deposit / आमृतकुंभ ठेवी Recurring Deposit / अमृतकुंभ ठेवी Recurring Deposit / अमृतकुंभ ठेवी Amatured Deposits / मुदतबाहा ठेवी Lakhpati Deposit / लखपती ठेवी Jaikisan / जयिकसान Subhchintan / शुमविंतन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi शंकल्य शिक्षी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कंशकेडीट- शिल्लक शंकम NRE Saving Deposits / एन.आर.ई. बचत ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत कंशकेडीट- शिल्लक शंकम Fixed Deposits / मुदत बंद ठेवी Savings Deposits / बचत ठेवी Current Deposits / बचत ठेवी Current Deposits / बचत ठेवी Credit Bal in O/D/ सी.सी. खाल्यामध्ये जमा TOTAL / एकृण Zilla Parishad & Panchayat Samiti जिल्हा परिषद व पंचायत समिती Fixed Deposit / मुदतबंद ठेवी Saving Deposit / बचत ठेवी Current Deposit / बात ठेवी Nanoxure -4 / परिशिष्ट -४ Borrowings / कर्ज MSC(OD) / काराण्ड राज्य सारकारी श्रेक नर्था. (ओ.बी.) NABARD LTR Feinance / नावार्ड पुनर्वित्त NABARD LTR Feinance / नावार्ड पुनर्वित्त NABARD LTR Feinance / नावार्ड पुनर्वित्त NABARD ADD STO/ नावार्ड पुनर्वित्त NABARD LTR Feinance / नावार्ड पुनर्वित्त NABARD LTR Feybole / व्याज देणे Interest payable / व्याज देणे Interest payable / व्याज देणे Interest Payable on Matured Deposits/परिपवत ठेवतर देय व्याज Int. Payable on Matured Deposits/परिपवत ठेवतर देय व्याज Int. Payable Contra on Agriculture Term Loan	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53 15,73,65,220.00 8,77,91,144.03 4,94,46,897.27 1,20,97,415.66 30,67,00,676.96 4,27,97,20,504.00 5,08,84,009.89 67,73,34,393.2 79,56,847.08 5,01,58,95,754.18 29,89,83,23,620.32 1,07,78,079.26 22,00,00,000.00 45,20,00,000.00 45,20,00,000.00 3,70,91,51,975.00 4,39,19,30,054.26
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7.95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26 29,29,05,596.42 1,67,97,01,934.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.08	B Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदतबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गृतवण्क ठेवी Current Deposits / वालू ठेवी Savings Deposits / वालू ठेवी Pigmy Deposit / रवल्यवचत ठेवी Home Savings Deposit / उमृदक्कंभ ठेवी Recurring Deposit / आमृदक्कंभ ठेवी Recurring Deposit / आमृदक्कंभ ठेवी Recurring Deposit / मुदतबाहा ठेवी Lakhpati Deposit / मुदतबाहा ठेवी Lakhpati Deposit / मुदतबाहा ठेवी Lakhpati Deposit / मुदतबाहा ठेवी Subhchintan / गुमर्वितन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi संकल्य क्रिक्टी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तिगत क्रिम्नकेडीट- शिल्लक रककम NRE Saving Deposits / एन.आर ई. वचत ठेवी Current Deposits / मुदत बंद ठेवी Savings Deposits / मुदत बंद ठेवी Current Deposits / मुदत बंद ठेवी Current Deposits / मुदत बंद ठेवी Current Deposit / मुदतबंद ठेवी Saving Deposit / मुदतबंद ठेवी Saving Deposit / मुदतबंद ठेवी Saving Deposit / मुदतबंद ठेवी Current Deposit / मुदतबंद ठेवी Saving Deposit / मुदतबंद ठेवी Current Deposit / मुदतबंद ठेवी Saving Deposit / मुदतबंद ठेवी NABARD LT Refinance / मावार्ड पुनर्वित्त NABARD LT Refinance / मावार्ड	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53 15,73,65,220.00 8,77,91,144.03 4,94,46,897.27 1,20,97,415.66 30,67,00,676.96 4,27,97,20,504.00 5,08,84,009.89 67,73,34,393.2 79,56,847.08 5,01,58,95,754.18 29,89,83,23,620.32 1,07,78,079.26 22,00,00,000.00 45,20,00,000.00 45,20,00,000.00 45,20,00,000.00 3,70,91,51,975.00 4,39,19,30,054.26 5,15,94,209.00 1,12,17,806.16 2,81,54,295.00 10,29,94,841.58
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7.95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26 29,29,05,596.42 1,67,97,01,934.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.08	TOTAL / एकूण Individuals / ब्यक्तिगत Fixed Deposits / मुदाबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गृतवण्क ठेवी Current Deposits / वालू ठेवी Savings Deposits / वालू ठेवी Pigmy Deposit / स्वत्यववत ठेवी Pigmy Deposit / स्वत्यववत ठेवी Home Savings Deposit / होम संव्हिंग ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंभ ठेवी Recurring Deposit / मुदावाहा ठेवी Matured Deposits / मुदावाहा ठेवी Jaikisan / जयिकसान Subhchintan / गुभिवतन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi संकल्य किवी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत केश्वकेडीट- शिल्लक स्कल्म NRE Saving Deposits / एन.आर ई. बचत ठेवी TOTAL / एकूण Urban Co-op Banks अर्जन को.और. बंका Fixed Deposits / मुदाव संद ठेवी Current Deposits / बचत ठेवी Current Deposits / बचत ठेवी Current Deposits / बचत ठेवी Current Deposit / बचत ठेवी NABARD LT Refinance / चावाई ठेवी High School Salary / हायस्कूल पगार TOTAL / एकूण TOTAL + Heave TOTAL / एकूण TOTAL + Total / एकूण TOTAL /	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53 15,73,65,220.00 8,77,91,144.03 4,94,46,897.27 1,20,97,415.66 30,67,00,676.96 4,27,97,20,504.00 5,08,84,009.89 67,73,34,393.2 79,56,847.08 5,01,58,95,754.18 29,89,83,23,620.32 1,07,78,079.26 22,00,00,000.00 45,20,00,000.00 45,20,00,000.00 45,20,00,000.00 3,70,91,51,975.00 4,39,19,30,054.26 5,15,94,209.00 1,12,17,806.16 2,81,54,295.00 10,29,94,841.58
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7,95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26 29,29,05,596.42 1,67,97,01,934.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.00 10,34,0786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.00 10,71,96,743.58 16,54,20,758.03	B Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुत्तबंद ठेवी Re-investment Deposit / पुगर्नुतवणूक ठेवी Current Deposits / चल्ल ठेवी Savings Deposit / वचल ठेवी Pigmy Deposit / वचल ठेवी Pigmy Deposit / वचल ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतकुंग ठेवी Recurring Deposits / गुत्तबाद्या ठेवी Amrut kumbh Deposits / अमृतकुंग ठेवी Recurring Deposits / गुत्तबाद्या ठेवी Lakhpatt Deposits / गुत्तबाद्या ठेवी Lakhpatt Deposits / गुत्तबाद्या ठेवी Lakhpatt Deposits / गुत्तबाद्या ठेवी Sankalp Siddi लंकल्य किसी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत केश्केडीट- शिल्लक रककम NRE Saving Deposits / एन.आर.ई. बचत ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत केश्केडीट- शिल्लक रककम NRE Saving Deposits / गुत्तबंद ठेवी Savings Deposits / गुत्तबंद ठेवी Current Deposits / गुत्तबंद ठेवी Fixed Deposit / गुत्तबंद ठेवी Saving Deposit / गुत्तबंद ठेवी Saving Deposit / गुत्तबंद ठेवी Current Deposit / गुत्तबंद ठेवी Saving Deposit / गुत्तबंद ठेवी Current Deposit / गुत्तबंद ठेवी Saving Deposit / गुत्तबंद ठेवी Saving Deposit / गुत्तबंद ठेवी Fixed Deposit / गुत्तबंद ठेवी Saving Deposit / गुत्तबंद ठेवी Saving Deposit / गुत्तबंद ठेवी Current Deposit / गुत्तवंद ठेवी Saving Deposit / गुत्तवंद ठेवी Fixed Deposit / गुत्तवंद ठेवी Saving Deposit / गुत्तवंद ठेवी Saving Deposit / गुत्तवंद ठेवी Saving Deposit / गुत्तवंद ठेवी Current Deposit / गुत्तवंद ठेवी Fixed Deposit / गुत्तवंद ठेवी Saving Deposit / गुत्तवंद ठेवी Fixed Deposit / गुत्तवंद ठेवी Saving Deposit / गुत्तवंद ठेवी Saving Deposit / गुत्तवंद ठेवी Saving Deposit / गुत्तवंद ठेवी Savi	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53 15,73,65,220.00 8,77,91,144.03 4,94,46,897.27 1,20,97,415.66 30,67,00,676.96 4,27,97,20,504.00 5,08,84,009.89 67,73,34,393.2 79,56,847.08 5,01,58,95,754.18 29,89,83,23,620.32 1,07,78,079.26 22,00,00,000.00 45,20,00,000.00 3,70,91,51,975.00 4,39,19,30,054.26 5,15,94,209.00 1,12,17,806.16 2,81,54,295.00 10,29,94,841.58 19,39,61,151.68
7,46,12,01,899.79 1,04,34,48,883.89 4,11,74,33,071.80 91,00,48,276.82 7,33,37,99,429.71 22,34,31,076.00 4,82,28,114.99 71,570.00 15,65,09,038.26 29,71,72,094.00 1,39,98,649.00 2,39,92,787.00 11,39,32,029.00 79,49,777.00 3,02,086.25 7.95 4,29,03,92,670.67 16,18,23,464.00 6,97,58,837.93 5,90,43,662.23 22,79,632.26 29,29,05,596.42 1,67,97,01,934.00 10,03,40,786.78 1,75,46,73,103.98 16,90,37,183.08 16,90,37,183.08 17,546,73,103.98 16,90,37,183.08 17,546,73,103.98 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 16,90,37,183.08 17,546,73,103.98 16,90,37,183.08 17,546,73,103.98 16,90,37,183.08 17,94,82,53,174.72	B Individuals / व्यक्तिगत Fixed Deposits / मुदाबंद ठेवी Re-investment Deposit / पुनर्गुतवण्क ठेवी Current Deposits / बात् ठेवी Pigmy Deposit / स्वत्पबयत ठेवी Home Savings Deposit / होम त्रेतिंहम ठेवी Amrut kumbh Deposit / अमृतर्गुक्य ठेवी Recurring Deposit / आवर्त ठेवी Matured Deposits / मुदाबाइ ठेवी Lakhpati Deposit / मुदाबाइ ठेवी Jalkisan / जयिकसान Subhchintan / मुमिवतन Mahalaxmi / महालक्ष्मी Sankalp Siddi खंकल्य किसी ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत केशकेडीट- शिल्तक रककम NRE Saving Deposits / एन.आर.ई. बयत ठेवी Credit Balance - Individual CC/व्यक्तीगत केशकेडीट- शिल्तक रककम NRE Saving Deposits / पुन्त अंद ठेवी Savings Deposits / मुद्रत बंद ठेवी Savings Deposits / मुद्रत बंद ठेवी Current Deposits / मुद्रत बंद ठेवी Current Deposits / मुद्रत बंद ठेवी Current Deposits / मुद्रत बंद ठेवी Saving Deposits / बचत ठेवी Current Deposit / मुद्रत बंद ठेवी Fixed Deposits / मुद्रत बंद ठेवी Saving Deposit / क्वत ठेवी Current Deposit / मुद्रत बंद ठेवी Saving Deposit / मुद्रत बंद ठेवी Saving Deposit / मुद्रत बंद ठेवी Saving Deposit / मुद्रत बंद ठेवी Current Deposit / मुद्रत बंद ठेवी Fixed Deposit / मुद्रत बंद ठेवी Saving Deposit / मुद्रत बंद ठेवी Saving Deposit / मुद्रत बंद ठेवी Current Deposit / मुद्रत बंद ठेवी Saving Deposit / मुद्रत बंद ठेवी Saving Deposit / मुद्रत बंद ठेवी Saving Deposit / मुद्रत बंद ठेवी NABARD LTR Endo / मुद्राव क्व मुद्राविक्त NABARD LTR Endo / मुद्राव कु पुनर्विक्त NABARD ADD STO / मुद्राव कु पुनर्विक्त Interest payable on Matured Deposits/पिप्यव ठेव वर देय व्याज वेप Interest payable on Matured Deposits/पिपयव ठेव वर देय व्याज Int. Payable Contra on Agriculture Term Loan TOTAL / एकूण Annexure -5 / पुरिशिष्ट -५ Other Liabilities / इतर देवी Draft Payable / झाप्ड पुन्तिक्त	8,67,54,50,036.65 1,18,47,82,991.94 4,83,97,36,512.00 68,17,21,117.49 8,02,00,85,127.77 24,41,06,487.00 5,29,73,613.32 76,284.00 18,59,28,901.26 58,71,03,227.30 80,841.00 77,25,061.00 1,92,82,355.00 6,81,40,802.00 58,35,083.00 26,98,748.45 0.00 15,90,02,77,152.53 15,73,65,220.00 8,77,91,144.03 4,94,46,897.27 1,20,97,415.66 30,67,00,676.96 4,27,97,20,504.00 5,08,84,009.89 67,73,34,393.2 79,56,847.08 5,01,58,95,754.18 29,89,83,23,620.32 1,07,78,079.26 22,00,00,000.00 45,20,00,000.00 3,70,91,51,975.00 4,39,19,30,054.26

31.03.2023		Partiant / ?	31.03.2024
Ps. 2,37,92,185.83		Particulars / तपशिल UPI OUTWARD ACCOUNT	Rs. Ps. 64,4,37,073.69
8,626.91 1,20,985.58	F	DPI OUT WARD ACCOUNT APBS Settlement / एपीबीएस सेटलमेंट NFS Parking - Acqurier/E-COM Transaction(3525)	8,626.91 3,90,819.86
33,42,108.68	Ė	SGST/CGST Payable /एसजीएसटी /सीजीएसटी पेअबल	22,11,722.04
44.00 4,59,800.00	F	MJPSKY-2019-20/ महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना Retaintion Money(1081) /	43.00 00.00
9,06,12,362.67		TOTAL / एकूण	14,39,96,502.10
		Annexure -6 / परिशिष्ट -६	
18,86,15,394.00		Provisions / तरतुद Provision for Income Tax / आयकर तरतुद	38,28,01,804.00
30,44,22,884.32		Balance Leave salary / शिल्लक रजा पगार	34,43,30,452.32
4,25,00,000.00 5,54,85,081.00		Bonus & Ex-Gratia / सानुग्रह अनुदान व बोनस Training Expenses Provn.(Staff/Dir)/ प्रशिक्षण खर्च तरतृद	6,00,00,000.00 6,04,85,081.00
1,25,68,172.71		Interbank Adjustment(1720,1726) / शाखा मेळवाकी	1,25,68,172.71
1,50,00,000.00		Reserve for SHG Promotion & Marketing/रिझर्व्स फॉर एसएचजी प्रमोशन	2,30,00,000.00
17,02,580.36 62,02,94,112.39		Defered Tax Liability/ डिफर्ड टॅक्स लायबिलीटी TOTAL / एकूण	52,78,580.36 88,84,64,090.39
		Annexure -7 / परिशिष्ट -७	
9,32,825.98		Profit and Loss Account / नफा तोटा खाते Balance as per last Year./ गतवर्षीचा शिल्लक नफा	4,12,556.54
25,75,24,190.37		Add: Net Profit for the Year as per Annexed Profit & Loss Account/ सोबत जोडलेल्या या वर्षाच्या नफा-तोटा पत्राप्रमाणे झालेला निव्वळ नफा	28,41,42,778.26
25,84,57,016.35	L	TOTAL / एकूण	28,45,55,334.80
		Annexure -8 / परिशिष्ट -८	
63,33,85,516.62	1	Cash & Bank Balances/रोख आणि बँक शिल्लक Cash on Hand/ हातातील रोख शिल्लक	57,57,78,465.00
85,42,700.00	İ	Cash at ATM/ एटीएम रोख शिल्लक	36,76,400.00
14,900.63 25,94,92,245.29		MSC Bank-C.A./महाराष्ट्र राज्य सहकारी वँक - चालू खाते State Bank of India /स्टेट वँक ऑफ इंडिया- चालू खाते	14,900.63 9,96,32,203.02
43,41,79,467.01		State Bank of India / स्टट बंक आफ झंडया- चालू खात I.D.B.I. Bank Current Account/आयडीबीआय बँक चालू खाते	90,81,91,363.72
77,26,667.33		Union Bank Current Account /युनियन बॅक - चालू खाते	4,51,44,720.13
3,01,96,286.36		Bank of India / बँक ऑफ इंडिया- चालू खाते	1,06,78,393.36
3,22,385.66 17,95,427.00	\vdash	ICICI Bank-C.A./ आय.सी.आय.सी.आय. बँक - चालु खाते H.D.F.C. Bank Ltd.Current Account /एचडीएफसी बँक करंट अकींट	11,28,564.66 5,25,747.40
10,205.40	H	M.S.R.D.C. Collection/ एम.एस.आर.डी.सी. कलेक्शन	10,205.40
24,88,659.55		Axis Bank Ltd. / ॲक्सीस बँक- चालु खाते	4,65,823.55
1,18,12,981.64 37,57,769.94	\vdash	Sarswat Co-op Bank Ltd / सारस्वत बँक- चालु खाते M.S.C.BANK (A/C NO-1252)	1,44,79,727.89 89,73,283.38
1,39,37,25,212.43		TOTAL / एकूण	1,66,86,99,798.14
	2	Annexure -9 / परिशिष्ट -९ Investments / गुंतवणूक	
74,84,85,309.00		Govt. Securities and SDL/सरकारी रोखे आणि कर्जरोखे	6,72,97,93,794.00
45,46,63,971.00		Maharashtra State Co-Op. Bank Ltd. Fixed Deposit/ महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक - मृदतबंद ठेवी	5,77,10,37,359.00
25,00,00,000.00 33,44,31,198.00		NABARD - Bhavishya Nirman Bond / नाबार्ड - बॉण्डस् ICICI BANK LtdFixed Deposit / आयसीआयसीआय बैंक -मुदतठेवी	25,00,00,000.00 39,54,72,967.00
15,92,00,000.00		Union Bank Of India - Fixed Deposit/ युनियन वैंक ऑफ इंडिया - मुदतबंद ठेवी	00.00
12,00,00,000.00		State Bank of India - Fixed Deposit स्टेट बँक ऑफ इंडिया - मुदतबंद ठेवी HDFC Bank-FD / एचडीएफसी बँक - मुदतबंद ठेवी	33,00,00,000.00 5,00,00,000.00
63,82,35,620.00		IDBI BANK -Fixed Deposit / आयडीबीआय बँक - मुदतबंद ठेवी	42,62,36,551.00
31,81,00,000.00		Bank of India-FD / बँक ऑफ इंडिया - मुदतबंद ठेवी	30,00,00,000.00
5,00,00,000.00		AXIS Bank-FD / ॲक्सीस बँक - मुदतबंद ठेवी Investment in IDFC FIRST BANK	00.00
00.00		YES Bank - Fixed Deposit Shares / सहकारी संस्थांचे शेअर्स	25,00,000.00
56,02,000.00	H	Maharashtra State Co-Op. Bank/ महाराष्ट्र राज्य सहकारी बँक	56,02,000.00
10.00 5,77,16,18,108.00		Raigad District Supervising Union/	10.00
5,77,10,18,108.00		TOTAL / एकूण Annexure -10 / परिशिष्ट -9०	14,86,06,42,681.00
		Loans / कर्ज	
	1	Short Term Loans / अल्प मुदतीची कर्जे Loans to Co.op.Institutions / सह.संस्थांना दिलेली शेती कर्जे	
66,26,92,520.88		Loans to Agril.Co.op.Institutions on Securities / शेती सहकारी संस्थांना वचन चिट्ठीच्या तारणावर दिलेली कर्जे	60,02,41,550.26
		Non Agril. & Cash Credit Loan / बिगरशेती व कॅश क्रेडीट कर्जे	
31,41,10,045.10		Cash Credit Loans on General Lien/ सर्वसामान्य पतीवल (क्लीन कॅश क्रेडीटस् बिगर शेती) संस्थांना)	31,53,30,490.18
1,72,52,938.40		Hypothecation Non Agril.Product/ बिगरशेती संस्था मालाचे तारणावर दिलेली कर्जे (हायपॉथिकेशन)	1,74,62,858.20
4,83,54,63,116.00 7,74,87,633.86			5,69,04,81,916.00
7,74,87,033.80		Individual Loans / व्यक्तिगत कर्जे	2 00 46 214 21
_ _			3,08,46,314.31
13,27,83,442.46		Advance against Gold /सोनेतारणावर दिलेली कर्जे	3,08,46,314.31
13,27,83,442.46 22,70,95,370.00		Advance against Gold /सोनेतारणावर दिलेली कर्जे Advance against Fixed Deposit Receipts मुदत ठेवीचे तारणावर दिलेली कर्जे	
22,70,95,370.00 17,66,63,889.98		Advance against Fixed Deposit Receipts मुदत ठेवीचे तारणावर दिलेली कर्जे Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00		Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्जे Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00
22,70,95,370.00 17,66,63,889.98		Advance against Fixed Deposit Receipts मुदत ठेवीचे तारणावर दिलेली कर्जे Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97		Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्जे Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रयानमंत्री मुद्रा शिश्	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00		Advance against Fixed Deposit Receipts मुदत ठेवीचे तारणावर दिलेली कर्जे Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu / प्रधानमंत्री मुद्रा शिश्	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50		Advance against Fixed Deposit Receipts मृदत देवीचे तारणावर दिलेली कर्जे Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्रा शिष् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्व निर्भर प्रोत्वाहन Over Draft Scheme /औपहर हाण्ट	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98	2	Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्जे Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्रा शिष् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्य निर्भर प्रोत्साहन Over Draft Scheme /औरवर ब्राण्ट	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50	2	Advance against Fixed Deposit Receipts मृदत देवीचे तारणावर दिलेली कर्जे Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्रा शिष् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्व निर्भर प्रोत्वाहन Over Draft Scheme /औपहर हाण्ट	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87	2	Advance against Fixed Deposit Receipts मुदत ठेवीचे तारणावर दिलेली कर्ज Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्रा शिख् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्म निर्भर प्रोत्साहन Over Draft Scheme /ओव्हर ड्राण्ट TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह. संस्थांना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदत शेती कर्ज	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87	2	Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्जे Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्रा शिष् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्म निर्भर प्रोत्साहन Over Draft Scheme /ओव्हर श्राप्ट TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह. संस्थांना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदत शेती कर्ज MediumTerm Non Agril Loan/मध्यममुदत विगरशेती कर्ज	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87 46,19,17,789.55 42,35,35,665.00 2,11,30,740.00	2	Advance against Fixed Deposit Receipts मुदत ठेवीचे तारणावर दिलेली कर्ज Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्रा शिख् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्म निर्भर प्रोत्साहन Over Draft Scheme / ओव्हर हाण्ट TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह. संस्थांना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदत शेती कर्ज MediumTerm Non Agril Loan/मध्यममुदत बिगरशेती कर्ज Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62 37,87,99,201.00 56,58,58,256.00 0.00
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87 46,19,17,789.55 42,35,35,665.00 2,11,30,740.00 5,10,85,737.00	2	Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्ज Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्रा शिख् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्म निर्भर प्रोत्साहन Over Draft Scheme / ओव्हर ड्राण्ट TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह.संस्थांना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदत शेती कर्ज MediumTerm Non Agril Loan/मध्यममुदत बिगरशेती कर्ज Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज Vehicle Loan / वाहन तारणावर	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62 37,87,99,201.00 56,58,58,256.00 0.00
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87 46,19,17,789.55 42,35,35,665.00 2,11,30,740.00 5,10,85,737.00 2,55,39,02,822.20	2	Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्जे Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्रा शिष् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्म निर्भर प्रोत्साहन Over Draft Scheme /ओव्हर श्रापट TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह. संस्थांना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदत शेती कर्ज MediumTerm Non Agril Loan/मध्यममुदत बिगरशेती कर्ज Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज Vehicle Loan / वाहन तारणावर Medium Term Direct Finance/मध्यममुदत व्यक्तीगत थेटकर्ज	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62 37,87,99,201.00 56,58,58,256.00 0.00 6,18,96,191.00 5,08,64,25,751.81
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87 46,19,17,789.55 42,35,35,665.00 2,11,30,740.00	2	Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्ज Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्रा शिख् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्म निर्भर प्रोत्साहन Over Draft Scheme / ओव्हर ड्राण्ट TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह.संस्थांना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदत शेती कर्ज MediumTerm Non Agril Loan/मध्यममुदत बिगरशेती कर्ज Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज Vehicle Loan / वाहन तारणावर	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62 37,87,99,201.00 56,58,58,256.00 0.00
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87 46,19,17,789.55 42,35,35,665.00 2,11,30,740.00 5,10,85,737.00 2,55,39,02,822.20 1,38,20,78,973.06	2	Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्जे Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्रा शिश् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्म निर्मर प्रोत्साहन Over Draft Scheme /औत्म्हर हाण्ट TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह.संस्थांना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदतीची कर्ज Medium Term Non Agril Loan/मध्यममुदत बिगरशेती कर्ज Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्जे Vehicle Loan / वाहन तारणावर Medium Term Direct Finance/मध्यममुदत व्यक्तीगत थेटकर्ज Salary Loans / पगारतारण कर्ज	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62 37,87,99,201.00 56,58,58,256.00 0.00 6,18,96,191.00 5,08,64,25,751.81 1,33,01,27,204.95
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87 46,19,17,789.55 42,35,35,665.00 2,11,30,740.00 5,10,85,737.00 2,55,39,02,822.20 1,38,20,78,973.06 2,30,17,431.46 75,409.00 73,12,27,842.81	2	Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्जे Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्रा शिष् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्म निर्भर प्रोत्साहन Over Draft Scheme /ओव्हर श्रापट TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह. संस्थांना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदत शेती कर्ज Medium Term Non Agril Loan/मध्यममुदत बिगरशेती कर्ज Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज Vehicle Loan / वाहन तारणावर Medium Term Direct Finance/मध्यममुदत व्यक्तीगत थेटकर्ज Salary Loans / पगारतारण कर्ज Education Loan / शैक्षणिक कर्ज Advance to Landlord / जागेपोटी घरमालकांना दिलेली कर्ज Rural Housing Finance / ग्रामिण गृहनिर्माण	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62 37,87,99,201.00 56,58,58,256.00 0.00 6,18,96,191.00 5,08,64,25,751.81 1,33,01,27,204.95 2,59,42,772.46 30,301.00 88,51,97,611.95
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87 46,19,17,789.55 42,35,35,665.00 2,11,30,740.00 5,10,85,737.00 2,55,39,02,822.20 1,38,20,78,973.06 2,30,17,431.46 75,409.00 73,12,27,842.81 27,57,163.00	2	Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्ज Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu / प्रधानमंत्री मुद्रा शिष् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॅंन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan / आत्म निर्भर प्रोत्साहन Over Draft Scheme / अंग्वर इंग्यट TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह संस्थांना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदत शेती कर्ज Medium Term Non Agril Loan/मध्यममुदत विगरशेती कर्ज Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज Vehicle Loan / वाहन तारणावर Medium Term Direct Finance/मध्यममुदत व्यक्तीगत थेटकर्ज Salary Loans / पगारतारण कर्ज Education Loan / शैक्षणिक कर्ज Advance to Landlord / जागेपोटी घरमालकांना दिलेली कर्ज Rural Housing Finance / ग्रामिण गृहनिर्माण Advance Against Pension / पेन्शनतारण कर्ज	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62 37,87,99,201.00 56,58,58,256.00 0.00 6,18,96,191.00 5,08,64,25,751.81 1,33,01,27,204.95 2,59,42,772.46 30,301.00 88,51,97,611.95 37,15,474.00
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87 46,19,17,789.55 42,35,35,665.00 2,11,30,740.00 5,10,85,737.00 2,55,39,02,822.20 1,38,20,78,973.06 2,30,17,431.46 75,409.00 73,12,27,842.81	2	Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्जे Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्रा शिष् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्म निर्भर प्रोत्साहन Over Draft Scheme /ओव्हर श्रापट TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह. संस्थांना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदत शेती कर्ज Medium Term Non Agril Loan/मध्यममुदत बिगरशेती कर्ज Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज Vehicle Loan / वाहन तारणावर Medium Term Direct Finance/मध्यममुदत व्यक्तीगत थेटकर्ज Salary Loans / पगारतारण कर्ज Education Loan / शैक्षणिक कर्ज Advance to Landlord / जागेपोटी घरमालकांना दिलेली कर्ज Rural Housing Finance / ग्रामिण गृहनिर्माण	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62 37,87,99,201.00 56,58,58,256.00 0.00 6,18,96,191.00 5,08,64,25,751.81 1,33,01,27,204.95 2,59,42,772.46 30,301.00 88,51,97,611.95
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87 46,19,17,789.55 42,35,35,665.00 2,11,30,740.00 5,10,85,737.00 2,55,39,02,822.20 1,38,20,78,973.06 2,30,17,431.46 75,409.00 73,12,27,842.81 27,57,163.00 1,82,08,274.00	2 2	Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्ज Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu / प्रधानमंत्री मुद्धा शिष् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan / आत्व निर्भर प्रोत्याहन Over Draft Scheme / ओव्हर ब्राण्ट TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह संस्थांना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदत शेती कर्ज MediumTerm Non Agril Loan/मध्यममुदत विगरशेती कर्ज Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज Vehicle Loan / वाहन तारणावर Medium Term Direct Finance/मध्यममुदत व्यक्तीगत थेटकर्ज Salary Loans / पगारतारण कर्ज Education Loan / शैक्षणिक कर्ज Advance to Landlord / जागेपोटी घरमालकांना दिलेली कर्ज Rural Housing Finance / ग्रामिण गृहनिर्माण Advance Against Pension / पेन्शनतारण कर्ज Pigmy Deposits /अल्प बचेत ठेवीपोटी दिलेली कर्ज	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62 37,87,99,201.00 56,58,58,256.00 0.00 6,18,96,191.00 5,08,64,25,751.81 1,33,01,27,204.95 2,59,42,772.46 30,301.00 88,51,97,611.95 37,15,474.00 2,09,80,383.47
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87 46,19,17,789.55 42,35,35,665.00 2,11,30,740.00 5,10,85,737.00 2,55,39,02,822.20 1,38,20,78,973.06 2,30,17,431.46 75,409.00 73,12,27,842.81 27,57,163.00 1,82,08,274.00 2,32,65,139.00		Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्ज Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्धा शिष्ट्र, C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्य निर्भर प्रोत्याहन Over Draft Scheme /ओव्यर ग्रुपण्ट TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह. संस्थाना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदत शेती कर्ज Medium Term Non Agril Loan/मध्यममुदत विगरशेती कर्ज Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज Vehicle Loan / वाहन तारणावर Medium Term Direct Finance/मध्यममुदत व्यक्तीगत थेटकर्ज Salary Loans / पगारतारण कर्ज Education Loan / शैक्षणिक कर्ज Advance to Landlord / जागेपोटी घरमालकांना दिलेली कर्ज Rural Housing Finance / ग्रामिण गृहनिर्माण Advance Against Pension / पेन्शनतारण कर्ज Pigmy Deposits /अल्प बचेत ठेवीपोटी दिलेली कर्ज Plgmy/SELP Bachat/Navnirman /ियम्पी व सेल्फ बचतगट Property Mortgage Loan/मालमत्ता गहाणखत कर्ज	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62 37,87,99,201.00 56,58,58,256.00 0.00 6,18,96,191.00 5,08,64,25,751.81 1,33,01,27,204.95 2,59,42,772.46 30,301.00 88,51,97,611.95 37,15,474.00 2,09,80,383.47 3,07,90,601.00
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87 46,19,17,789.55 42,35,35,665.00 2,11,30,740.00 5,10,85,737.00 2,55,39,02,822.20 1,38,20,78,973.06 2,30,17,431.46 75,409.00 73,12,27,842.81 27,57,163.00 1,82,08,274.00 2,32,65,139.00 57,76,60,866.75	2 2	Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्ज Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्रा शिष् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्म निर्भर प्रोत्साहन Over Draft Scheme /औष्टर श्रुण्ट TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह. संस्थांना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदत शेती कर्ज MediumTerm Non Agril Loan/मध्यममुदत बिगरशेती कर्ज Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज Vehicle Loan / वाहन तारणावर Medium Term Direct Finance/मध्यममुदत व्यक्तीगत थेटकर्ज Salary Loans / पगारतारण कर्ज Education Loan / शैक्षणिक कर्ज Advance to Landlord / जागेपोटी घरमालकांना दिलेली कर्ज Rural Housing Finance / ग्रामिण गृहनिर्माण Advance Against Pension / पेन्शनतारण कर्ज Pigmy Deposits /अल्प बचेत ठेवीपोटी दिलेली कर्ज Plgmy/SELP Bachat/Navnirman /िपन्मी व सेल्फ बचतगट Property Mortgage Loan/मालमत्ता गहाणखत कर्ज TOTAL / एकूण Long term Loan / दिर्घमुवतीची कर्ज	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62 37,87,99,201.00 56,58,58,256.00 0.00 6,18,96,191.00 5,08,64,25,751.81 1,33,01,27,204.95 2,59,42,772.46 30,301.00 88,51,97,611.95 37,15,474.00 2,09,80,383.47 3,07,90,601.00 57,81,17,218.75
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87 46,19,17,789.55 42,35,35,665.00 2,11,30,740.00 5,10,85,737.00 2,55,39,02,822.20 1,38,20,78,973.06 2,30,17,431.46 75,409.00 73,12,27,842.81 27,57,163.00 1,82,08,274.00 2,32,65,139.00 57,76,60,866.75		Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्ज Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्धा शिष्ट्र, C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्य निर्भर प्रोत्याहन Over Draft Scheme /ओव्यर ग्रुपण्ट TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह. संस्थाना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदत शेती कर्ज Medium Term Non Agril Loan/मध्यममुदत विगरशेती कर्ज Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज Vehicle Loan / वाहन तारणावर Medium Term Direct Finance/मध्यममुदत व्यक्तीगत थेटकर्ज Salary Loans / पगारतारण कर्ज Education Loan / शैक्षणिक कर्ज Advance to Landlord / जागेपोटी घरमालकांना दिलेली कर्ज Rural Housing Finance / ग्रामिण गृहनिर्माण Advance Against Pension / पेन्शनतारण कर्ज Pigmy Deposits /अल्प बचेत ठेवीपोटी दिलेली कर्ज Plgmy/SELP Bachat/Navnirman /ियम्पी व सेल्फ बचतगट Property Mortgage Loan/मालमत्ता गहाणखत कर्ज	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62 37,87,99,201.00 56,58,58,256.00 0.00 6,18,96,191.00 5,08,64,25,751.81 1,33,01,27,204.95 2,59,42,772.46 30,301.00 88,51,97,611.95 37,15,474.00 2,09,80,383.47 3,07,90,601.00 57,81,17,218.75
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87 46,19,17,789.55 42,35,35,665.00 2,11,30,740.00 5,10,85,737.00 2,55,39,02,822.20 1,38,20,78,973.06 2,30,17,431.46 75,409.00 73,12,27,842.81 27,57,163.00 1,82,08,274.00 2,32,65,139.00 57,76,60,866.75 6,26,98,63,852.83		Advance against Fixed Deposit Receipts मुद्रत देवीचे तारणावर दिलेली कर्ज Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu / प्रधानमंत्री मुद्रा शिष्ट्र C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॅंन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan / आत्म निर्भर प्रोत्साहन Over Draft Scheme / अंग्हर झाण्ट TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह संस्थांना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदत शेती कर्ज Medium Term Non Agril Loan/मध्यममुदत विगरशेती कर्ज Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज Vehicle Loan / वाहन तारणावर Medium Term Direct Finance/मध्यममुदत व्यक्तीगत थेटकर्ज Salary Loans / पगारतारण कर्ज Education Loan / शेक्षणिक कर्ज Advance to Landlord / जागेपोटी घरमालकांना दिलेली कर्ज Rural Housing Finance / ग्रामिण गृहनिर्माण Advance Against Pension / पेन्शनतारण कर्ज Pigmy Deposits /अल्प बचेत देवीपोटी दिलेली कर्ज Plgmy/SELP Bachat/Navnirman /िपन्पी व सेल्फ बचतगट Property Mortgage Loan/मालमत्ता गहाणखत कर्ज TOTAL / एकूण Long term Loan / दिर्घमुदतीची कर्ज Institution Loans / संस्थांना दिलेली कर्ज	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62 37,87,99,201.00 56,58,58,256.00 0.00 6,18,96,191.00 5,08,64,25,751.81 1,33,01,27,204.95 2,59,42,772.46 30,301.00 88,51,97,611.95 37,15,474.00 2,09,80,383.47 3,07,90,601.00 57,81,17,218.75 8,96,78,80,967.39
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87 46,19,17,789.55 42,35,35,665.00 2,11,30,740.00 5,10,85,737.00 2,55,39,02,822.20 1,38,20,78,973.06 2,30,17,431.46 75,409.00 73,12,27,842.81 27,57,163.00 1,82,08,274.00 2,32,65,139.00 57,76,60,866.75 6,26,98,63,852.83		Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्ज Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्रा शिष् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्व निर्भर प्रोत्वाहन Over Draft Scheme /ओव्हर ब्राण्ट TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह. संस्थांना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदत शेती कर्ज Medium Term Non Agril Loan/मध्यममुदत विगरशेती कर्ज Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज Vehicle Loan / वाहन तारणावर Medium Term Direct Finance/मध्यममुदत व्यक्तीगत थेटकर्ज Salary Loans / पगारतारण कर्ज Education Loan / शैक्षणिक कर्ज Advance to Landlord / जागेपोटी घरमालकांना दिलेली कर्ज Rural Housing Finance / ग्रामिण गृहनिर्माण Advance Against Pension / पेन्शनतारण कर्ज Pigmy Deposits /अल्प बचेत ठेवीपोटी दिलेली कर्ज Pigmy/SELP Bachat/Navnirman /िपनी व सेल्फ बचतगट Property Mortgage Loan/मालमत्ता गहाणस्वत कर्ज TOTAL / एकूण Long term Loan / दिर्घमुदतीची कर्ज Institution Loans / संस्थांना दिलेली कर्ज Long Term Agril Loan / दिर्घमुदत शेती	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62 37,87,99,201.00 56,58,58,256.00 0.00 6,18,96,191.00 5,08,64,25,751.81 1,33,01,27,204.95 2,59,42,772.46 30,301.00 88,51,97,611.95 37,15,474.00 2,09,80,383.47 3,07,90,601.00 57,81,17,218.75 8,96,78,80,967.39
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87 46,19,17,789.55 42,35,35,665.00 2,11,30,740.00 5,10,85,737.00 2,55,39,02,822.20 1,38,20,78,973.06 2,30,17,431.46 75,409.00 73,12,27,842.81 27,57,163.00 1,82,08,274.00 2,32,65,139.00 57,76,60,866.75 6,26,98,63,852.83		Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्ज Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्रा शिष् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॅान फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्व निर्भर प्रोत्वाहन Over Draft Scheme /ओव्वर हाण्यः TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह. संस्थाना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदत शेती कर्ज Medium Term Non Agril Loan/मध्यममुदत विगरशेती कर्ज Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज Vehicle Loan / वाहन तारणावर Medium Term Direct Finance/मध्यममुदत व्यक्तीगत थेटकर्ज Salary Loans / पगारतारण कर्ज Education Loan / शैक्षणिक कर्ज Advance to Landlord / जागेपोटी घरमालकांना दिलेली कर्ज Rural Housing Finance / ग्रामिण गृहनिर्माण Advance Against Pension / पेन्शनतारण कर्ज Pigmy Deposits /अल्प बचेत ठेवीपोटी दिलेली कर्ज Pigmy/SELP Bachat/Navnirman /िपन्पी व सेल्फ बचतगट Property Mortgage Loan/मालमत्ता गहाणस्वत कर्ज TOTAL / एकूण Long term Loan / दिर्घमुदतीची कर्ज Institution Loans / संस्थांना दिलेली कर्ज Long Term Agril Loan /दिर्घमुदत विगरशेती Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62 37,87,99,201.00 56,58,58,256.00 0.00 6,18,96,191.00 5,08,64,25,751.81 1,33,01,27,204.95 2,59,42,772.46 30,301.00 88,51,97,611.95 37,15,474.00 2,09,80,383.47 3,07,90,601.00 57,81,17,218.75 8,96,78,80,967.39
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87 46,19,17,789.55 42,35,35,665.00 2,11,30,740.00 5,10,85,737.00 2,55,39,02,822.20 1,38,20,78,973.06 2,30,17,431.46 75,409.00 73,12,27,842.81 27,57,163.00 1,82,08,274.00 2,32,65,139.00 57,76,60,866.75 6,26,98,63,852.83 61,97,12,759.32 43,44,65,851.00 62,49,12,833.00		Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्ज Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्रा शिष् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॉन फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /अहम निर्मर प्रोत्साहन Over Draft Scheme /अहम्हर हाण्ट TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह. संस्थाना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदतीची कर्ज Medium Term Non Agril Loan/मध्यममुदत विगरशेती कर्ज Medium Term Non Agril Loan/मध्यममुदत विगरशेती कर्ज Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज Vehicle Loan / वाहन तारणावर Medium Term Direct Finance/मध्यममुदत व्यक्तीगत थेटकर्ज Salary Loans / पगारतारण कर्ज Education Loan / शैक्षणिक कर्ज Advance to Landlord / जागेपोटी घरमालकांना दिलेली कर्ज Rural Housing Finance / ग्रामिण गृहनिर्माण Advance Against Pension / पेन्शनतारण कर्ज Pigmy Deposits /अल्प बचेत ठेवीपोटी दिलेली कर्ज Pigmy/SELP Bachat/Navnirman /पिग्मी व सेल्फ बचतगट Property Mortgage Loan/मालमत्ता गहाणस्वत कर्ज TOTAL / एकूण Long term Loan / दिर्घमुदतीची कर्ज Institution Loans / संस्थांना दिलेली कर्ज Long Term Non Agril Loan /दिर्घमुदत विगरशेती Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज Housing Finance to Staff/ सेवक घरवांघणी	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62 37,87,99,201.00 56,58,58,256.00 0.00 6,18,96,191.00 5,08,64,25,751.81 1,33,01,27,204.95 2,59,42,772.46 30,301.00 88,51,97,611.95 37,15,474.00 2,09,80,383.47 3,07,90,601.00 57,81,17,218.75 8,96,78,80,967.39 56,22,02,363.35 52,53,08,675.00 2,12,79,73,240.00
22,70,95,370.00 17,66,63,889.98 5,981.00 1,42,12,004.86 6,33,15,538.00 42,02,93,390.97 89,33,12,035.88 6,79,14,999.98 1,53,74,15,429.50 9,44,00,18,336.87 46,19,17,789.55 42,35,35,665.00 2,11,30,740.00 5,10,85,737.00 2,55,39,02,822.20 1,38,20,78,973.06 2,30,17,431.46 75,409.00 73,12,27,842.81 27,57,163.00 1,82,08,274.00 2,32,65,139.00 57,76,60,866.75 6,26,98,63,852.83		Advance against Fixed Deposit Receipts मुदत देवीचे तारणावर दिलेली कर्ज Self Help Groups / स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता ग्रुप Shelf Help Promoting Inst /स्वयंसहाय्यता संस्था प्रचार JLG Group /संयुक्त उत्तरदायित्व गट Pradhanmantri Mudra Shishu /प्रधानमंत्री मुद्रा शिष् C.C.TO Salary Holder / पगारदारांना कॅशक्रेडीट Cash Credit to Individual / नॅान फार्म व्यक्ती थेट कर्ज Aatmanirbhar Protshan /आत्व निर्भर प्रोत्वाहन Over Draft Scheme /ओव्वर हाण्यः TOTAL / एकूण Medium Term Loan / मध्यम मुदतीची कर्ज Loans to Coop. Sty./ सह. संस्थाना दिलेली शेती कर्ज Medium Term Agril Loan / मध्यम मुदत शेती कर्ज Medium Term Non Agril Loan/मध्यममुदत विगरशेती कर्ज Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज Vehicle Loan / वाहन तारणावर Medium Term Direct Finance/मध्यममुदत व्यक्तीगत थेटकर्ज Salary Loans / पगारतारण कर्ज Education Loan / शैक्षणिक कर्ज Advance to Landlord / जागेपोटी घरमालकांना दिलेली कर्ज Rural Housing Finance / ग्रामिण गृहनिर्माण Advance Against Pension / पेन्शनतारण कर्ज Pigmy Deposits /अल्प बचेत ठेवीपोटी दिलेली कर्ज Pigmy/SELP Bachat/Navnirman /िपन्पी व सेल्फ बचतगट Property Mortgage Loan/मालमत्ता गहाणस्वत कर्ज TOTAL / एकूण Long term Loan / दिर्घमुदतीची कर्ज Institution Loans / संस्थांना दिलेली कर्ज Long Term Agril Loan /दिर्घमुदत विगरशेती Sugar Factory / शुगर मिल्स् Individual Loans / वैयक्तिक कर्ज	12,38,12,336.10 30,32,88,652.00 14,88,93,185.58 0.00 1,06,87,147.00 9,51,19,656.80 40,97,14,494.88 84,60,53,450.86 4,08,59,289.48 1,51,42,67,174.97 10,14,70,58,516.62 37,87,99,201.00 56,58,58,256.00 0.00 6,18,96,191.00 5,08,64,25,751.81 1,33,01,27,204.95 2,59,42,772.46 30,301.00 88,51,97,611.95 37,15,474.00 2,09,80,383.47 3,07,90,601.00 57,81,17,218.75 8,96,78,80,967.39

31.03.2023 Rs. Ps.	Particulars / तपशिल	31.03.2024 Rs. Ps.
	Annexure -11/ परिशिष्ट -11	
	Fixed Assets / मालमत्ता	
	Premises / प्रिमायसेस	
23,98,50,370.33	Opening Balance/आरंभीची शिल्लक	22,40,07,907.93
89,15,815.40	Add-Purchase /अधिक- खरेदी	19,07,438.00
00.00	Less-Sales/ वजा विक्री	00.00
00.00	Less - Transfer/ वजा वर्ग	00.00
2,47,58,277.80	Less-Depreciation(WDV)/ वजा घसारा Closing Balance/ अखेर शिल्लक	2,25,91,534.59
2,47,38,277.80	Motor Car / मोटार कार	20,33,23,811.34
22,40,07,907.93	Opening Balance/आरंभीची शिल्लक	36,26,779.03
49,36,118.52	Add-Purchase /अधिक- खरेदी	42,50,386.21
0.00	Less-Sales/ वजा विक्री	0.00
0.00	Less - Transfer/ वजा वर्ग	0.00
13,09,339.49	Less-Depreciation(WDV)/ वजा घसारा	17,34,378.11
36,26,779.03	Closing Balance/ अखेर शिल्लक	61,42,787.13
0.72.47.906.26	Safe, Furniture, Dead Stock/सेफ फर्निचर	9.72.95.626
8,73,47,806.26 93,29,373.62	Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी	8,73,85,626.6 67,11,437.1
00.00	Less-Sales/ वजा विक्री	0.0
82,181.79	Less - Transfer/ अधिक वर्ग	0.0
92,09,371.48	Less-Depreciation(WDV)/ वजा घसारा	93,38,727.2
8,73,85,626.61	Closing Balance/ अखेर शिल्लक Generator Set / जनरेटर सेट	8,47,58,336.5
32,13,393.52	Opening Balance/आरंभीची शिल्लक	27,31,384.4
0.00	Add-Purchase /अधिक- खरेदी	10,30,050.0
0.00	Less-Sales/ वजा विक्री	17,884.8
4,82,009.03	Less - Transfer/ अधिक वर्ग Less-Depreciation(WDV)/ वजा घसारा	5,36,598.7
27,31,384.49	Closing Balance/ अखेर शिल्लक	32,06,950.9
	Software Development/सॉफ्टवेअर विकास	
93,90,119.45	Opening Balance/आरंभीची शिल्लक	1,45,23,994.0
1,15,70,930.90	Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा विक्री	5,21,02,000.0
0.00	Less - Transfer/ वजा वर्ग	00.0
64,37,056.34	Less-Depreciation(WDV)/ वजा घसारा	1,95,79,373.9
1,45,23,994.01	Closing Balance/ अखेर शिल्लक	4,70,46,620.1
4,79,84,907.33	Computer / संगणक Opening Balance/आरंभीची शिल्लक	5,12,07,187.8
3,26,07,541.10	Add-Purchase /अधिक- खरेदी	17,93,464.20
21,801.09	Less-Sales/ वजा विक्री	15,147.03
0.00	Less - Transfer/ वजा वर्ग	0.00
2,93,63,459.49	Less-Depreciation(WDV)/ वजा घसारा Closing Balance/ अखेर शिल्लक	3,48,19,399.71 1,81,66,105.31
5,12,07,187.85	Electrical Items / विद्युत वस्तू	1,01,00,103.31
1,29,19,047.66	Opening Balance/आरंभीची शिल्लक	1,26,60,375.44
26,90,815.90	Add-Purchase /अधिक- खरेदी	10,11,806.54
85,403.26	Less-Sales/ वजा विक्री Less - Transfer/ वजा वर्ग	22,152.50
28,64,084.86	Less-Depreciation(WDV)/ वजा घसारा	27,12,112.39
1,26,60,375.44	Closing Balance/ अखेर शिल्लक	1,09,37,917.09
	Office Equipment / ऑफिस इक्वीपमेंट	
1,05,54,144.51	Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी	1,27,77,472.85
0.00	Less-Sales/ वजा विक्री	82,073.86
1,53,483.42	Less - Transfer/ वजा वर्ग	0.00
20,94,600.32 1,27,77,472.85	Less-Depreciation(WDV)/ वजा घसारा Closing Balance/ अखेर शिल्लक	20,25,346.96 1,17,30,667.12
1,27,77,472.03	Air-conditioner / एअर कंडीशन मशिन	1,17,30,007.12
46,18,390.31	Opening Balance/आरंभीची शिल्लक	45,40,199.14
10,14,771.78	Add-Purchase /अधिक- खरेदी	4,32,707.74
13,814.22	Less-Sales/ वजा विक्री	1,345.23
13,011.22	Loca Transfer/ करा वर्ष	0.00
10,79,148.73	Less - Transfer/ वजा वर्ग Less-Depreciation(WDV)/ वजा घसारा	9,57,685.94
10,79,148.73 45,40,199.14	Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/ असेर शिल्लक	
45,40,199.14	Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/ अखेर शिल्लक Fixture & Fitting / फिक्चर ॲंग्ड फिट ग	40,13,875.71
	Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/ असेर शिल्लक	40,13,875.71 37,00,916.43
45,40,199.14 21,75,085.13 21,62,989.34 0.00	Less-Depreciation(WDV)' বলা ঘমাবা Closing Balance/ अर्थेर शिल्लक Fixture & Fitting / फिक्चर ॲण्ड फिट ग Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ বলা থিক্ৰী	40,13,875.71 37,00,916.43 16,98,770.50
45,40,199.14 21,75,085.13 21,62,989.34 0.00 0.00	Less-Depreciation(WDV)/ वजा घसारा Closing Balance/ अखेर शिल्लक Fixture & Fitting / फिक्चर ॲण्ड फिट ग Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा विक्री Less - Transfer/ वजा वर्ग	40,13,875.71 37,00,916.43 16,98,770.50 1,057.08 0.00
45,40,199.14 21,75,085.13 21,62,989.34 0.00	Less-Depreciation(WDV)' বলা ঘমাবা Closing Balance/ अर्थेर शिल्लक Fixture & Fitting / फिक्चर ॲण्ड फिट ग Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ বলা থিক্ৰী	40,13,875.71 37,00,916.43 16,98,770.50 1,057.08 0.00 8,09,953.04
45,40,199.14 21,75,085.13 21,62,989.34 0.00 0.00 6,37,158.04	Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/ अर्थेर शिल्लक Fixture & Fitting / फिक्चर ॲंग्ड फिट ग Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा विक्री Less - Transfer/ वजा वर्ग Less-Depreciation(WDV)' वजा घसारा	40,13,875.71 37,00,916.43 16,98,770.50 1,057.08 0.00 8,09,953.04
45,40,199.14 21,75,085.13 21,62,989.34 0.00 0.00 6,37,158.04 37,00,916.43 5,24,73,825.00	Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/अखेर शिल्लक Fixture & Fitting / फिक्चर ॲण्ड फिट ग Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा विक्री Less-Transfer/ वजा वर्ग Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/अखेर शिल्लक Land / जमीन Opening Balance/आरंभीची शिल्लक	40,13,875.71 37,00,916.43 16,98,770.50 1,057.08 0.00 8,09,953.04 45,88,676.81 5,24,73,825.00
45,40,199.14 21,75,085.13 21,62,989.34 0.00 0.00 6,37,158.04 37,00,916.43	Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/ अखेर शिल्लक Fixture & Fitting / फिक्चर ॲण्ड फिट ग Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा विक्री Less - Transfer/ वजा वर्ग Less-Depreciation(WDV)/ वजा घसारा Closing Balance/ अखेर शिल्लक Land / जमीन	40,13,875.71 37,00,916.43 16,98,770.50 1,057.08 0.00 8,09,953.04 45,88,676.81 5,24,73,825.00 77,73,750.00
45,40,199.14 21,75,085.13 21,62,989.34 0.00 0.00 6,37,158.04 37,00,916.43 5,24,73,825.00 0.00	Less-Depreciation(WDV)/ वजा घसारा Closing Balance/ अखेर शिल्लक Fixture & Fitting / फिक्चर ॲंग्ड फिट ग Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा विक्री Less - Transfer/ वजा वर्ग Less-Depreciation(WDV)/ वजा घसारा Closing Balance/ अखेर शिल्लक Land / जमीन Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी	40,13,875.71 37,00,916.43 16,98,770.50 1,057.08 0.00 8,09,953.04 45,88,676.81 5,24,73,825.00 77,73,750.00 0.00
45,40,199.14 21,75,085.13 21,62,989.34 0.00 0.00 6,37,158.04 37,00,916.43 5,24,73,825.00 0.00 0.00 0.00 0.00	Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/ अखेर शिल्लक Fixture & Fitting / फिक्चर ॲण्ड फिट ग Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा विक्री Less - Transfer/ वजा वर्ग Closing Balance/ अखेर शिल्लक Land / जमीन Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा विक्री Less-Sales/ वजा विक्री Less-Cales/ वजा वर्ग Less-Depreciation(WDV)/ वजा घसारा	40,13,875.71 37,00,916.43 16,98,770.50 1,057.08 0.00 8,09,953.04 45,88,676.81 5,24,73,825.00 77,73,750.00 0.00 0.00
45,40,199.14 21,75,085.13 21,62,989.34 0.00 0.00 6,37,158.04 37,00,916.43 5,24,73,825.00 0.00 0.00 0.00	Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/ अस्पेर शिल्लक Fixture & Fitting / फिक्चर ॲण्ड फिट ग Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा विक्री Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/आरंभीची शिल्लक Land / जमीन Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा विक्री Less-Sales/ वजा विक्री Less-Transfer/ वजा वर्ग Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/ अस्पेर शिल्लक	40,13,875.71 37,00,916.43 16,98,770.50 1,057.08 0.00 8,09,953.04 45,88,676.81 5,24,73,825.00 77,73,750.00 0.00 0.00
45,40,199.14 21,75,085.13 21,62,989.34 0.00 0.00 6,37,158.04 37,00,916.43 5,24,73,825.00 0.00 0.00 0.00 0.00	Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/ अखेर शिल्लक Fixture & Fitting / फिक्चर ॲण्ड फिट ग Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा विक्री Less - Transfer/ वजा वर्ग Closing Balance/ अखेर शिल्लक Land / जमीन Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा विक्री Less-Sales/ वजा विक्री Less-Cales/ वजा वर्ग Less-Depreciation(WDV)/ वजा घसारा	40,13,875.71 37,00,916.43 16,98,770.50 1,057.08 0.00 8,09,953.04 45,88,676.81 5,24,73,825.00 77,73,750.00 0.00 0.00 6,02,47,575.00
45,40,199.14 21,75,085.13 21,62,989.34 0.00 0.00 6,37,158.04 37,00,916.43 5,24,73,825.00 0.00 0.00 5,24,73,825.00 13,52,621.24 0.00	Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/ अखेर शिल्लक Fixture & Fitting / फिक्चर ॲण्ड फिट ग Opening Balance/आरंगीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा विक्री Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/ अखेर शिल्लक Land / जमीन Opening Balance/आरंगीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा विक्री Less-Sales/ वजा विक्री Less-Transfer/ वजा वर्ग Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/ अखेर शिल्लक Plant & Massionary/प्लेंट ॲण्ड मिशनरी	40,13,875.71 37,00,916.43 16,98,770.50 1,057.08 0.00 8,09,953.04 45,88,676.81 5,24,73,825.00 77,73,750.00 0.00 0.00 6,02,47,575.00 10,82,096.99 00.00
45,40,199.14 21,75,085.13 21,62,989.34 0.00 0.00 6,37,158.04 37,00,916.43 5,24,73,825.00 0.00 0.00 5,24,73,825.00 13,52,621.24 0.00 0.00	Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/ अर्थेर शिल्लक Fixture & Fitting / फिक्चर ॲण्ड फिट ग Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा विक्री Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/ अर्थेर शिल्लक Land / जमीन Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा विक्री Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Closing Balance/अर्थेर शिल्लक Plant & Massionary/प्लेंट ॲण्ड मशिनरी Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा विक्री	9,57,685.94 40,13,875.71 37,00,916.43 16,98,770.50 1,057.08 0.00 8,09,953.04 45,88,676.81 5,24,73,825.00 77,73,750.00 0.00 0.00 6,02,47,575.00 10,82,096.99 00.00 00.00
45,40,199.14 21,75,085.13 21,62,989.34 0.00 0.00 6,37,158.04 37,00,916.43 5,24,73,825.00 0.00 0.00 5,24,73,825.00 13,52,621.24 0.00	Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/अर्थर शिल्लक Fixture & Fitting / फिक्चर ॲण्ड फिट ग Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा थिकी Less-Transfer/ वजा वर्ग Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/अर्थर शिल्लक Land / जमीन Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी Less-Sales/ वजा थिकी Less-Transfer/ वजा वर्ग Less-Depreciation(WDV)' वजा घसारा Closing Balance/अर्थर शिल्लक Plant & Massionary/प्लेंट ॲण्ड मशिनरी Opening Balance/आरंभीची शिल्लक Add-Purchase /अधिक- खरेदी	40,13,875.71 37,00,916.43 16,98,770.50 1,057.08 0.00 8,09,953.04 45,88,676.81 5,24,73,825.00 77,73,750.00 0.00 0.00 6,02,47,575.00 10,82,096.99 00.00

(पान ६ वर)

रविवार दि. २३ जून, २०२४

रविवार		
(पान ५ वरून)	
31.03.2023 Rs. Ps.	Particulars / तपशिल	31.03.2024 Rs. Ps.
	Annexure -12/ परिशिष्ट -12	
	Interest Receivable / येणे व्याज	
33,22,14,106.09	On Loans / कर्जावर	32,68,50,045.02
6,54,08,601.04	On KCC(Int. Subvention) / के.सी.सी. कर्जावरील	4,77,64,975.93
10,97,39,556.00	On Govt Securities / शासकीय कर्जरोख्यावरील	10,57,64,596.00
1,65,74,486.00	On NABARD Bonds/Tern Money/ नाबार्ड गुंतवणूक	1,85,99,486.00
33,48,96,217.00	On Other Investment / इतर गुंतवणूक	70,66,67,061.75
85,88,32,966.13	TOTAL / एकूण	1,20,56,46,164.70
	Other Assets and Receivable / इतर येणी	
61,87,427.72	Printing & Stationery Stock/प्रिंटग आणि स्टेशनरी स्टॉक	50,07,107.53
16,85,206.00	Meter Deposits / मिटर डिपॉझीट	17,03,806.00
1,20,187.00	Telephone Deposits / टेलिफोन डिपॉझीट	1,20,187.00
64,39,585.00	Prepaid Insurance Premium /प्रिपेड विमा हप्ता	1,36,78,837.00
28,14,031.43	Tax Deducted at Source / उद्गमस्थानी कर कपात	51,13,219.97
42,41,75,128.00	Advance& Self Assesed Income Tax / अग्रिम भरणा आयकर	55,41,75,128.00
50,00,000.00	ATM Security Deposit /एटीएम सिक्युरीटी डिपॉझीट Prepaid BSNL Lease Line Rent	50,00,000.00
90,000.00	प्रिपेड रेंट - बी.एस.एन.एल. लिज लाईन	90,000.00
0.00	Bills Payable/	2,00,000.00
6,68,79,313.61	Sundry Debtors / अनामत येणे	5,07,31,261.79
19,005.90	Others / इतर	19,005.90
9,47,389.91	DEAF-RBI Receivable(1117)/डीईएएफ-आरवीआय	6,70,793.66
	PAN Card Fee Receivable/ पॅन कार्ड फी येणे	
2,91,764.00		2,91,764.00
63,366.00	ITC-RCM(1156,1157)/आय.टी.सीआर.सी.एम.	1,71,566.00
3,35,13,243.17	ITC-GST(1153,1154,1155)/आय .टी .सीजी. एस .टी.	4,36,03,387.65
5,88,84,477.71	NFS-Acquirer /एनएफएस ॲक्वयर	9,22,51,697.12
1,45,07,000.00	Security Deposit-MSEDCL / सुरक्षाठेव एमएसईडीसीएल	1,45,07,000.00
1,49,317.83	CGST TDS Receivable / सीजीएसटी टीडीएस येणे	1,49,836.39
62,17,66,443.28	TOTAL / एकूण	
02,17,00,445.28		78,74,84,598.01
	Annexure -13 / परिशिष्ट -13	
	Contingent liability/संभाव्य देणी	
23,63,25,770.00	Liabilities for Counter Guarantee /हमीची रक्कम	23,98,40,765.00
23,41,93,181.38	Amount transfered to DEAF -RBI/ <mark>डीइएएफ-आरवीआय</mark>	27,59,77,021.13
47,05,18,951.38	TOTAL / एकूण	51,58,17,786.13
	Annexure -14 / परिशिष्ट -14	
	Interest paid on Deposits & Borrowing / ঠব व কর্জাবरীল অ্যাত	
1,19,60,16,040.58	Interest on Deposits/ ठेवीवरील व्याज	1,50,95,56,695.25
17,48,75,816.00	Interest on Borrowing/ घेतलेल्या कर्जावरील व्याज	28,11,54,216.00
1,37,08,91,856.58	TOTAL / एकूण	1,79,07,10,911.25
	Annexure -15/ परिशिष्ट -15	
	Salaries & Allowances / पगार आणि भत्ते	
23,77,72,274.00	Staff Salaries / सेवकांचा पगार	25,72,32,109.00
1,99,45,325.00	Staff Provident Fund Contri./ प्रॉव्हिडंट फंड वर्गणी	2,22,17,792.00
37,97,500.00	Staff Family Fund Contri/ फॅमिली पेन्शन फंड वर्गणी	35,06,250.00
43,38,035.00	T.A.D.A.Paid to Staff/ टी.ए.डी.ए.बील टू स्टाफ	46,40,772.86
19,38,000.00	Leave Travelling Expenses/लिव्ह ट्रॅव्हलिंग खर्च	24,52,000.00
12,35,291.00	Administrative Charges for P.F. ॲडिमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस फॉर पी.एफ.	13,10,425.00
	Administrative Charges for P.F. ॲडिमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस फॉर पी.एफ. L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅच्युईटी विमा हप्ता	13,10,425.00 5,85,46,177.00
12,35,291.00	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता	
12,35,291.00 1,50,00,000.00		5,85,46,177.00
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रॅच्युईटी पेड टू स्टाफ	5,85,46,177.00 1,04,561.00
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रॅंच्युईटी पेड दू स्टाफ Allowances for Staff / अलींसेस फॉर स्टाफ	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रॅच्युईटी पेड टू स्टाफ Allowances for Staff / अलींसेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रॅंच्युईटी पेड दू स्टाफ Allowances for Staff / अलींसेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रॅंच्युईटी पेड दू स्टाफ Allowances for Staff / अलाँसेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Allowances for Staff / अर्लीसेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रॅंच्युईटी पेड दू स्टाफ Allowances for Staff / अलौंसेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रॅंच्युईटी पेड दू स्टाफ Allowances for Staff / अलॉंसेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी विमा हप्ता Allowances for Staff / अलींसेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुवान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Allowances for Staff / अर्लीसेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Allowances for Staff / अलॉसेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी विमा हप्ता Allowances for Staff / अलींसेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Entertainment & Meetings Expenses एंटररेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, दिवाबती व विमा	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी विमा हप्ता Allowances for Staff / अर्लासेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, दिवाबत्ती व विमा Rent,,Taxes, Lease line Rent / भाडे, कर	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी विमा हप्ता Allowances for Staff / अलींसेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुवान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, दिवाबती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / भाडे, कर Election Charges /	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी विमा हप्ता Allowances for Staff / अलींसेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance भारे ,कर, दिवाबत्ती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / भारे, कर Election Charges / CGST,SGST / सेवाकर	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी विमा हप्ता Allowances for Staff / अर्लासेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Entertainment & Meetings Expenses एंटरप्टेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, दिवाबत्ती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / भाडे, कर Election Charges / CGST,SGST / सेवाकर Insurance paid / विमा	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी विमा हप्ता Allowances for Staff / अलींसेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, दिवाबत्ती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / भाडे, कर Election Charges / CGST,SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी पेड टू स्टाफ Allowances for Staff / अर्लासेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, दिवाबत्ती व विमा Rent,Taxes, Lease line Rent / भाडे, कर Election Charges / CGST,SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी पेड टू स्टाफ Allowances for Staff / अर्लासेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, दिवाबत्ती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / माडे, कर Election Charges / CGST,SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी विमा हप्ता Allowances for Staff / अर्लासेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Entertainment & Meetings Expenses एंटररेटनमेंट व मिटग खर्व TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, दिवाबत्ती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / भाडे, कर Election Charges / CGST,SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्व TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिशेब तपासणी खर्व	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी पेड टू स्टाफ Allowances for Staff / अर्लासेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, दिवाबती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / भाडे, कर Election Charges / CGST,SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिशेब तपासणी खर्च Internal Audit Exp,/अंतर्गत हिशेब तपासणी खर्च	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी पेड टू स्टाफ Allowances for Staff / अर्लासेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, दिवाबत्ती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / भाडे, कर Election Charges / CGST,SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिशेब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिशेब तपासणी खर्च Statutory Audit Fee / सरकारी हिशेब तपास खर्च INT.Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी विमा हप्ता Allowances for Staff / अर्लासेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Entertainment & Meetings Expenses एंटरप्टेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, दिवाबती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / माडे, कर Election Charges / CGST,SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिसेब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिसेब तपासणी खर्च Statutory Audit Fee / सरकारी हिसेब तपा. खर्च INT.Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / परिशिष्ट -19	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी विमा हप्ता Allowances for Staff / अर्लासेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, दिवाबत्ती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / भाडे, कर Election Charges / CGST,SGST / स्वेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिरोब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिरोब तपासणी खर्च Statutory Audit Fee /सरकारी हिरोब तपासणी खर्च INT.Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / परिशिष्ट -19 Depreciation on Fixed Assets/मालमतेवरील घसारा	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34 74,15,394.34
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी पेड टू स्टाफ Allowances for Staff / अर्लासेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Entertainment & Meetings Expenses एंटरप्टेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, दिवाबती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / भाडे, कर Election Charges / CGST,SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिसेब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिसेब तपासणी खर्च Statutory Audit Fee / सरकारी हिसेब तपा . खर्च INT.Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / परिशिष्ट -19 Depreciation on Fixed Assets/मालमतेवरील घरारा	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34 74,15,394.34
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / अर्लासेस फॉर स्टाफ Allowances for Staff / अर्लासेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुवान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, दिवाबती व विमा Rent,,Taxes,Lease line Rent / भाडे, कर Election Charges / CGST,SGST / त्येवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिसोब तपासणी खर्च Internal Audit Exp,/अंतर्गत हिसोब तपासणी खर्च Statutory Audit Fee /सरकारी हिसोब तपा. खर्च INT.Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / परिशिष्ट -19 Depreciation on Fixed Assets/मालमसेवरील घसारा Motor Car/मोटार कार Fixture Fitting / फिक्वर ऑण्ड फिटग्ज	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34 74,15,394.34 17,34,378.11 8,09,953.04
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00 13,09,339.49 6,37,158.04 4,82,009.03	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी पेड दू स्टाफ Allowances for Staff / अर्लीसेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, दिवाबत्ती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / भाडे, कर Election Charges / CGST,SGST / त्येवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिशेब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिशेब तपासणी खर्च Statutory Audit Fee /सरकारी हिशेब तपा. खर्च INT.Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / परिशिष्ट -19 Depreciation on Fixed Assets/मालमत्तेवरील घसारा Motor Car/मोटार कार Fixture Fitting / किक्चर ऑण्ड फिटग्ज Generator Set/ जनरेटर	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34 74,15,394.34 17,34,378.11 8,09,953.04 5,36,598.70
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00 13,09,339.49 6,37,158.04 4,82,009.03 2,47,58,277.80	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी पेड दू स्टाफ Allowances for Staff / अलॉसेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रुजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance माडे , कर, दिवाबत्ती व विमा Rent,,Taxes, Lease line Rent / माडे, कर Election Charges / CGST,,SGST / खेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिसोब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिसोब तपा. खर्च INT.Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / परिशिष्ट -19 Depreciation on Fixed Assets/मालमतेवरील घसारा Motor Car/मोटार कार Fixture Fitting / फिक्चर ऑण्ड फिटम्ज Generator Set/ जनरेटर Premises/ फ़िमायसेस	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34 74,15,394.34 17,34,378.11 8,09,953.04 5,36,598.70 2,25,91,534.59
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00 13,09,339.49 6,37,158.04 4,82,009.03	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी पेड दू स्टाफ Allowances for Staff / अर्लीसेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, दिवाबत्ती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / भाडे, कर Election Charges / CGST,SGST / त्येवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिशेब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिशेब तपासणी खर्च Statutory Audit Fee /सरकारी हिशेब तपा. खर्च INT.Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / परिशिष्ट -19 Depreciation on Fixed Assets/मालमत्तेवरील घसारा Motor Car/मोटार कार Fixture Fitting / किक्चर ऑण्ड फिटग्ज Generator Set/ जनरेटर	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34 74,15,394.34 17,34,378.11 8,09,953.04 5,36,598.70
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00 13,09,339.49 6,37,158.04 4,82,009.03 2,47,58,277.80 64,37,056.34	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी पेड दू स्टाफ Allowances for Staff / अलॉक्स फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्कक रजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance माडे , कर, दिवाबती व विमा Rent,,Taxes, Lease line Rent / भाडे, कर Election Charges / CGST,SGST / सेचाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिरोब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिरोब तपासणी खर्च Statutory Audit Fee / सरकारी हिरोब तपा खर्च INT. Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / परिशिष्ट -19 Depreciation on Fixed Assets/ मालमत्तेवरील घसारा Motor Car/मोटार कार Fixture Fitting / फिक्वर अंण्ड फिटम्ज Generator Set/ जनरेटर Premises/ ग्रिमायसेस	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34 74,15,394.34 17,34,378.11 8,09,953.04 5,36,598.70 2,25,91,534.59 1,95,79,373.91
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00 13,09,339.49 6,37,158.04 4,82,009.03 2,47,58,277.80 64,37,056.34 92,09,371.48	L.I.C. Gratuity Premium/ ग्रंच्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / ग्रंच्युईटी पेड दू स्टाफ Allowances for Staff / अलींग्सेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रुजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भत्ते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance माडे , कर, दिवाबत्ती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / भाडे, कर Election Charges / CGST,SGST / सेचाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिशेव तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिशेव तपासणी खर्च Statutory Audit Fee /सरकारी हिशेव तपा. खर्च INT.Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / परिशिष्ट -19 Depreciation on Fixed Assets/मालमत्तेवरील घसारा Motor Car/मोटार कार Fixture Fitting / फिक्वर अंज्ड फिटग्ज Generator Set/ जनरेटर Premises/ फ्रिमायसेस Software/संगणक प्रणाली Safe Furniture & Dead Stock/ फर्निचर आणि डेडस्टॉक	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34 74,15,394.34 17,34,378.11 8,09,953.04 5,36,598.70 2,25,91,534.59 1,95,79,373.91 93,38,727.23
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00 13,09,339.49 6,37,158.04 4,82,009.03 2,47,58,277.80 64,37,056.34 92,09,371.48 2,93,63,459.49	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी पेड दू स्टाफ Allowances for Staff / अर्लीपेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्लक रजेवा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, विचावती व विमा Rent,,Taxes, Lease line Rent / भाडे, कर Election Charges / CGST,SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज्ञ बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिरोब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिरोब तपारणी खर्च Statutory Audit Fee / सरकारी हिरोब तपा. खर्व INT. Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / परिशिष्ट -19 Depreciation on Fixed Assets/मालमतेवरील घसारा Motor Car/मोटार कार Fixture Fitting / फिक्वर अंग्ड फिटम्ज Generator Set/ जनरेटर Premises/ फ़िमायसेस Software/संगणक प्रणाली Safe Furniture & Dead Stock/ फर्मेंचर आणि डेडस्टॉक Computers/ संगणक	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34 74,15,394.34 17,34,378.11 8,09,953.04 5,36,598.70 2,25,91,534.59 1,95,79,373.91 93,38,727.23 3,48,19,399.71
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00 13,09,339.49 6,37,158.04 4,82,009.03 2,47,58,277.80 64,37,056.34 92,09,371.48 2,93,63,459.49 10,79,148.73	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंच्युईटी पेज टू स्टाफ Gratuity paid to Staff / ग्रॅंच्युईटी पेज टू स्टाफ Allowances for Staff / अलींग्सेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुवान Leave Balance Salary / शिल्लक रजेवा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी भते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance भाडे ,कर, विवावती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / भाडे, कर Election Charges / CGST,SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / बिज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिरोब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिरोब तपासणी खर्च Statutory Audit Fee /सरकारी हिरोब तपा खर्च INT.Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / परिशिष्ट -19 Depreciation on Fixed Assets/मालमत्तेवरील घसारा Motor Car/मोटार कार Fixture Fitting / फिक्चर अंज्ड फिटग्ज Generator Set/ जनरेटर Premises/ ग्रिमावरेस Software/संगणक प्रणाली Safe Furniture & Dead Stock/ फर्निचर आणि डेडस्टॉक Computers/ संगणक	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34 74,15,394.34 17,34,378.11 8,09,953.04 5,36,598.70 2,25,91,534.59 1,95,79,373.91 93,38,727.23 3,48,19,399.71 9,57,685.94
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00 13,09,339.49 6,37,158.04 4,82,009.03 2,47,58,277.80 64,37,056.34 92,09,371.48 2,93,63,459.49 10,79,148.73 28,64,084.86	L.I.C. Gratuity Premium/ जंब्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / जंब्युईटी विमा हप्ता Allowances for Staff / अर्लीसेस फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्कक रुजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी मते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी मते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्ष TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance माडे ,कर, दिवाबती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / भाडे, कर Election Charges / CGST,SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिरोव तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिरोव तपासणी खर्च Statutory Audit Fee /सरकारी हिरोव तपासणी खर्च INT.Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / परिशिष्ट -19 Depreciation on Fixed Assets/मालमतेवरील घसारा Motor Car/मोटार कार Fixture Fitting / फिक्वर ऑण्ड फिटग्ज Generator Set/ जनरेटर Premises/ क्रिमायसेस Software/संगणक प्रणाली Safe Furniture & Dead Stock/ फर्निचर आणि डेडस्टॉक Computers/ संगणक Air-Condition/ एकर कंकीशन मिशन Electric Applications/ विख्त उपकरण	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34 74,15,394.34 17,34,378.11 8,09,953.04 5,36,598.70 2,25,91,534.59 1,95,79,373.91 93,38,727.23 3,48,19,399.71 9,57,685.94 27,12,112.39
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00 13,09,339.49 6,37,158.04 4,82,009.03 2,47,58,277.80 64,37,056.34 92,09,371.48 2,93,63,459.49 10,79,148.73 28,64,084.86 20,94,600.32	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंग्युईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / अंत्युईटी पेक दू स्टाफ Allowances for Staff / अंत्येंसेस फोंर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनस / सानुग्रह अनुवान Leave Balance Salary / शिल्कक रुजेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी मते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी मते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी मते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,Taxes, Lighting & Insurance माठे ,कर, दिवाबती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / माठे, कर Election Charges / CGST,SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिसोब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिसोब तपासणी खर्च Statutory Audit Fee /सरकारी हिसोब तपासणी खर्च INT.Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / परिशिष्ट -19 Depreciation on Fixed Assets/ मालमलेवरील घसारा Motor Car/मोटार कार Fixture Fitting / किक्वर ऑण्ड किटग्ज Generator Set/ जनरेटर Premises/ ग्रिमायसेस Software/संगणक प्रणाली Safe Furniture & Dead Stock/ कर्निचर आणि डेडस्टॉक Computers/ संगणक Air-Condition/ एकर कंडीयन मशिन Electric Applications/ विषुत उपकरण Office Equipments/ऑकिक इक्वीपमेट Plant & Machinary /प्लेंट ऑफ मीरानरी TOTAL / एकूण	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 11,34,378.11 8,09,953.04 5,36,593.04 5,36,593.04 5,36,598.70 2,25,91,534.59 1,95,79,373.91 93,38,727.23 3,48,19,399.71 9,57,685.94 27,12,112.39 20,25,346.96
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00 13,09,339.49 6,37,158.04 4,82,009.03 2,47,58,277.80 64,37,056.34 92,09,371.48 2,93,63,459.49 10,79,148.73 28,64,084.86 20,94,600.32 2,70,524.25	L.I.C. Gratuity Premium/ जॅब्बुईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / अंब्वुईटी पेम्र टू स्टाफ Allowances for Staff / अंब्वुईटी पेम्र टू स्टाफ Bonus-Ex-gratia/मोनस / सानुग्रह अनुवान Leave Balance Salary / शिल्लक रुजेया पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी मते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी मते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance आहे ,कर, दिवानती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / आहे, कर Election Charges / CGST,SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिरोब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिरोब तपासणी खर्च Statutory Audit Fee /सरकारी हिरोब तपासणी खर्च INT.Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / परिशिष्ट -19 Depreciation on Fixed Assets/मालमचेवरील घसारा Motor Car/मोटार कार Fixture Fitting / किक्वर अंग्ड किटग्ज Generator Set/ जनरेटर Premises/ ग्रिमायसेस Software/संगणक प्रणाली Safe Furniture & Dead Stock/ फर्निचर आणि डेडस्टॉक Computers/ संगणक Air-Condition/ एअर कंडीसन मशिन Electric Applications/ विषुत उपकरण Office Equipments/ऑकिक इक्वीपमेट Plant & Machinary /प्लेंट ऑक मशिनसी TOTAL / एकूण Annexure -20/ परिशिष्ट -20	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34 74,15,394.34 17,34,378.11 8,09,953.04 5,36,598.70 2,25,91,534.59 1,95,79,373.91 93,38,727.23 3,48,19,399.71 9,57,685.94 27,12,112.39 20,25,346.96 2,16,419.40 9,53,21,529.98
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00 13,09,339.49 6,37,158.04 4,82,009.03 2,47,58,277.80 64,37,056.34 92,09,371.48 2,93,63,459.49 10,79,148.73 28,64,084.86 20,94,600.32 2,70,524.25 7,85,05,029.83	L.I.C. Gratuity Premium/ ग्रॅंक्यूईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / अंक्यूईटी पेक टू स्टाफ Allowances for Staff / अंक्यूईटी पेक टू स्टाफ Bonus-Ex-gratia/कोनस / सानुग्रह अनुवान Leave Balance Salary / शिल्लक रुजेया पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी मते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी मते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance याढे ,कर, दिवाबत्ती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / ग्राढे, कर Election Charges / CGST,SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / किज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिरोब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिरोब तपासणी खर्च Statutory Audit Fee /सरकारी हिरोब तपासणी खर्च INT.Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / परिशिष्ट -19 Depreciation on Fixed Assets/मालमरेवरील घसारा Motor Car/मोटार कार Fixture Fitting / फिक्वर अंण्ड फिटग्ज Generator Set/ जनरेटर Premises/ किमायसेस Software/संगणक प्रणाली Safe Furniture & Dead Stock/ कर्निचर आणि डेडस्टॉक Computers/ संगणक Air-Condition/ एअर कंडीमन मशिन Electric Applications/ वियुत उपकरण Office Equipments/ऑफिक इक्वीपमेट Plant & Machinary /प्लैंट ऑफ मिननरी TOTAL / एकूण Annexure -20/ परिशिष्ट -20 Repairs & Maintenance Expenses इकरती व देखमाल खर्च	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 11,18,09,953.04 5,36,598.70 2,25,91,534.59 1,95,79,373.91 93,38,727.23 3,48,19,399.71 9,57,685.94 27,12,112.39 20,25,346.96 2,16,419.40 9,53,21,529.98
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00 13,09,339.49 6,37,158.04 4,82,009.03 2,47,58,277.80 64,37,056.34 92,09,371.48 2,93,63,459.49 10,79,148.73 28,64,084.86 20,94,600.32 2,70,524.25	L.I.C. Gratuity Premium/ जॅब्बुईटी विमा हप्ता Gratuity paid to Staff / अंब्वुईटी पेम्र टू स्टाफ Allowances for Staff / अंब्वुईटी पेम्र टू स्टाफ Bonus-Ex-gratia/मोनस / सानुग्रह अनुवान Leave Balance Salary / शिल्लक रुजेया पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी मते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी मते Entertainment & Meetings Expenses एंटरटेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent,,Taxes, Lighting & Insurance आहे ,कर, दिवानती व विमा Rent,Taxes,Lease line Rent / आहे, कर Election Charges / CGST,SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिरोब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिरोब तपासणी खर्च Statutory Audit Fee /सरकारी हिरोब तपासणी खर्च INT.Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / परिशिष्ट -19 Depreciation on Fixed Assets/मालमचेवरील घसारा Motor Car/मोटार कार Fixture Fitting / किक्वर अंग्ड किटग्ज Generator Set/ जनरेटर Premises/ ग्रिमायसेस Software/संगणक प्रणाली Safe Furniture & Dead Stock/ फर्निचर आणि डेडस्टॉक Computers/ संगणक Air-Condition/ एअर कंडीसन मशिन Electric Applications/ विषुत उपकरण Office Equipments/ऑकिक इक्वीपमेट Plant & Machinary /प्लेंट ऑक मशिनसी TOTAL / एकूण Annexure -20/ परिशिष्ट -20	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34 74,15,394.34 17,34,378.11 8,09,953.04 5,36,598.70 2,25,91,534.59 1,95,79,373.91 93,38,727.23 3,48,19,399.71 9,57,685.94 27,12,112.39 20,25,346.96 2,16,419.40 9,53,21,529.98
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00 13,09,339.49 6,37,158.04 4,82,009.03 2,47,58,277.80 64,37,056.34 92,09,371.48 2,93,63,459.49 10,79,148.73 28,64,084.86 20,94,600.32 2,70,524.25 7,85,05,029.83	L.I.C. Gratuity Premium/ केंच्युर्वरी विमा हप्ता Gratuity paid to Staff / केंच्युर्वरी पेड दू स्टाफ Allowances for Staff / कंच्युर्वरी पेड दू स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनम / सानुग्रह अनुवान Leave Balance Salary / शिल्कक रुजेबा पगार TOTAL / एक्व्य Annexure -16/ पिरिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ की मने Directors Fees & Allowances संचालक मंडळ की मने Entertainment & Meetings Expenses एंट्रस्टेनमेंट व मिट ग खर्च TOTAL / एक्व्य Annexure -17 / पिरिशिष्ट -17 Rent, Taxes, Lighting & Insurance माडे , कर, विवायती व विमा Rent, Taxes, Lease line Rent / माडे, कर Election Charges / CGST, SGST / स्वेपाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एक्व्य Annexure -18 / पिरिशेष्ट -18 Audit Fees / हिरोब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिरोब तपासणी खर्च Statutory Audit Fee /सरकारी हिरोब तपासणी खर्च INT. Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एक्व्य Annexure -19 / पिरिशेष्ट -19 Depreciation on Fixed Assets/मालमतेचरील घसारा Motor Car/मोटार कार Fixture Fitting / किक्वर खंणड किटप्ज Generator Set/ जनरेटर Premises/ किमावसेस Software/संगणक प्रणाली Safe Furniture & Dead Stock/ कर्निचर आणि देडस्टॉक Computers/ संगणक Air-Condition/ एअर कंडीशन मशिल Electric Applications/ विस्तुत उपकरण Office Equipments/आणिक इक्वीपनेट Plant & Machinary /प्लेंट खंण्ड कारिनरी TOTAL / एक्व्य Annexure -20/ परिशेष्ट -20 Repairs & Maintenance Expenses दुरुस्ती व देखमाल खर्च Maintenance Charges /मेंटेन्टन चार्जेस	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 11,18,654.00 22,15,593.34 74,15,394.34 74,15,394.34 74,15,394.34 74,15,394.34 17,34,378.11 8,09,953.04 5,36,598.70 2,25,91,534.59 1,95,79,373.91 93,38,727.23 3,48,19,399.71 9,57,685.94 27,12,112.39 20,25,346.96 2,16,419.40 9,53,21,529.98
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00 13,09,339.49 6,37,158.04 4,82,009.03 2,47,58,277.80 64,37,056.34 92,09,371.48 2,93,63,459.49 10,79,148.73 28,64,084.86 20,94,600.32 2,70,524.25 7,85,05,029.83	L.I.C. Gratuity Premium/ केंच्युर्वरी वेचन हप्ता Gratuity paid to Staff / कॅन्युर्वरी पेच दू प्रस्ताक Allowances for Staff / कंन्युर्वरी पेच दू प्रसाक Bonus-Ex-gratia/बोनन / सानुग्रह अनुवान Leave Balance Salary / शिल्कक प्लेचा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ पिरिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ की मते Directors Fees & Allowances संचालक मंडळ की मते Entertainment & Meetings Expenses एंट्रप्टेनमेंट व मिट ग खर्ष TOTAL / एकूण Annexure -17 / पिरिशिष्ट -17 Rent, Taxes, Lighting & Insurance माडे , कर, विवायती व विमा Rent, Taxes, Lease line Rent / माडे, कर Election Charges / CGST, SGST / स्वेपाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / पिरिशेष्ट -18 Audit Fees / हिरोब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंतर्गत हिरोब तपासणी खर्च Statutory Audit Fee /सरकारी हिरोब तपासणी खर्च INT. Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / पिरिशेष्ट -19 Depreciation on Fixed Assets/मालमतेवरील घसारा Motor Car/मोटार कार Fixture Fitting / किक्वर खेंजड किटप्ल Generator Set/ जनरेटर Premises/ किमावसेस Software/संगणक प्रणाली Safe Furniture & Dead Stock/ कर्निचर आणि बेजस्टॉक Computers/ संगणक Air-Condition/ एअर कंकीशन मशिल Electric Applications/ विखुत उपकरण Office Equipments/अंकिंक इक्वीपनेट Plant & Machinary /प्लेट खेण्ड मिननरी TOTAL / एकूण Annexure -20/ परिशेष्ट -20 Repairs & Maintenance Expenses प्रकरती व देखमाल खर्च Maintenance Charges /मेटेन्टन चार्जस Diesel Bill Expenses/ विशेत वर्ष	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34 74,15,394.34 17,34,378.11 8,09,953.04 5,36,598.70 2,25,91,534.59 1,95,79,373.91 93,38,727.23 3,48,19,399.71 9,57,685.94 27,12,112.39 20,25,346.96 2,16,419.40 9,53,21,529.98
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00 13,09,339.49 6,37,158.04 4,82,009.03 2,47,58,277.80 64,37,056.34 92,09,371.48 2,93,63,459.49 10,79,148.73 28,64,084.86 20,94,600.32 2,70,524.25 7,85,05,029.83	L.I.C. Gratuity Premium/ अंच्युर्वरी विमा रूपा Gratuity paid to Staff / अंच्युर्वरी पेड दू रलाफ Allowances for Staff / अंच्युर्वरी पेड दू रलाफ Bonus-Ex-gratia/बोगन / सानुमह अनुदान Leave Balance Salary / शिल्कक रुजेबा पगार TOTAL / एकूण Annexure -16 / पिरिशेष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी मते Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी मते Entertainment & Meetings Expenses एंटररेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशेष्ट -17 Rent, Taxes, Lighting & Insurance माढे, कर, विवाबत्ती व विमा Rent, Taxes, Lighting & Insurance माढे, कर विवाबत्ती व विमा Rent, Taxes, Lease line Rent / माढे, कर Election Charges / CGST, SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशेष्ट -18 Audit Fees / हिरोब निपासणी खर्च Internal Audit Exp./अंवर्गत हिरोब निपासणी खर्च Statutory Audit Fee / सरकारी हिरोब निपासणी खर्च Internal Audit Exp./अंवर्गत हिरोब निपासणी खर्च Statutory Audit Fee / सरकारी हिरोब निपासणी खर्च Internal Fees / हिरोब निपासणी खर्च Statutory Audit Fee / सरकारी हिरोब निपासणी खर्च Fixture Fitting / हिक्वर सेळ हिराज विस्तासणी खर्च हिराज हिराज कारणी केडरलाँक जिल्ला हिराज	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34 74,15,394.34 17,34,378.11 8,09,953.04 5,36,598.70 2,25,91,534.59 1,95,79,373.91 93,38,727.23 3,48,19,399.71 9,57,685.94 27,12,112.39 20,25,346.96 2,16,419.40 9,53,21,529.98
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00 13,09,339.49 6,37,158.04 4,82,009.03 2,47,58,277.80 64,37,056.34 92,09,371.48 2,93,63,459.49 10,79,148.73 28,64,084.86 20,94,600.32 2,70,524.25 7,85,05,029.83	L.I.C. Gratuity Premium/ मंख्युर्दरी विमा रूपा Gratuity paid to Staff / मंख्युर्दरी वेच हु रूपाण Allowances for Staff / अर्लावेच फॉर स्टाफ Bonus-Ex-gratia/बोनच / सानुम्नह अनुदान Leave Balance Salary / शिल्वक रुजेबा पगार TOTAL / एकूण Annexure -16 / पिरिशेष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी मते Entertainment & Meetings Expenses एंटररेनमेंट व मिटग खर्च TOTAL / एकूण Annexure -17 / परिशेष्ट -17 Rent, Taxes, Lighting & Insurance माढे, कर, दिवाबत्ती व विमा Rent, Taxes, Lighting & Insurance माढे, कर, दिवाबत्ती व विमा Rent, Taxes, Lease line Rent / माढे, कर Election Charges / CGST, SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज मील खर्च TOTAL / एकूण Annexure -18 / परिशेष्ट -18 Audit Fees / हिरोब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंवर्गत हिरोब तपासणी खर्च Statutory Audit Fee / सरकारी हिरोब तपासणी खर्च Internal Audit Exp./अंवर्गत हिरोब तपासणी खर्च Statutory Audit Fee / सरकारी हिरोब तपासणी खर्च Statutory Audit Fee / सरकारी हिरोब तपासणी खर्च Statutory Audit Fee / अरकारी हिरोब तपासणी खर्च Fixture Fitting / किवल्य अंक किटग्ज Generator Set/ जनतेटर Premises/ विमावतेस Software/संगणक प्रणाली Safe Furniture & Dead Stock/ कर्नियर आणि डेक्स्टॉक Computers/ संगणक Air-Condition/ एकर कंजीसन मिलन Electric Applications/ विखुत उपकरण Office Equipments/अंकिक इक्कीपनेट Plant & Machinary / उत्तेष्ट अंक्य मिलन से TOTAL / एकूण Annexure -20/ परिशिष्ट -20 Repairs & Maintenance Expenses प्रकरण उत्तरीय वेखमाल खर्च Building Maintenance Expenses क्रंकर यह सेवमाल खर्च OutSourcing Expenses/ आक्टर्ड मा खर्च	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34 74,15,394.34 17,34,378.11 8,09,953.04 5,36,598.70 2,25,91,534.59 1,95,79,373.91 93,38,727.23 3,48,19,399.71 9,57,685.94 27,12,112.39 20,25,346.96 2,16,419.40 9,53,21,529.98 1,89,29,779.46 26,47,942.17 88,43,545.00 4,44,99,819.62 30,34,403.35
12,35,291.00 1,50,00,000.00 3,61,887.00 1,78,73,703.00 5,03,79,579.00 4,46,54,812.00 39,72,96,406.00 11,24,435.00 18,74,007.44 29,98,442.44 2,25,44,255.62 5,25,000.00 2,11,49,663.92 3,47,01,847.90 1,37,12,383.93 9,26,33,151.37 24,72,000.00 14,54,750.00 0.00 39,26,750.00 13,09,339.49 6,37,158.04 4,82,009.03 2,47,58,277.80 64,37,056.34 92,09,371.48 2,93,63,459.49 10,79,148.73 28,64,084.86 20,94,600.32 2,70,524.25 7,85,05,029.83 1,79,47,486.54 30,47,056.50 50,85,599.40 4,15,37,292.38 28,56,693.92	L.I.C. Gratuity Premium/ अंच्युर्वरी विमा रूपा Gratuity paid to Staff / अंच्युर्वरी वेच हु रूपाफ Allowances for Staff / अर्जीरंग फॉर रटाफ Bonus-Ex-gratia/बोनग / सानुग्रह अनुदान Leave Balance Salary / शिल्वक रजेबा पगार TOTAL / एकूण Annexure -16/ परिशिष्ट -16 Directors Fees & Allowances संचालक मंडळ फी मते Entertainment & Meetings Expenses एंट्रस्टेनमेंट व मिटग खर्ष TOTAL / एकूण Annexure -17 / परिशिष्ट -17 Rent, Taxes, Lighting & Insurance माडे , कर , दिवाबती व विमा Rent, Taxes, Lease line Rent / माडे , कर Election Charges / CGST, SGST / सेवाकर Insurance paid / विमा Electricity Charges / विज बील खर्ष TOTAL / एकूण Annexure -18 / परिशिष्ट -18 Audit Fees / हिस्मेब नयासणी खर्च Internal Audit Exp./अंवर्गत हिस्मेब नयासणी खर्च Statutory Audit Fee / सरकारी हिस्मेब नया. खर्च INT. Recieved/Paid On GSEC/PUR/SALE TOTAL / एकूण Annexure -19 / परिशिष्ट -19 Depreciation on Fixed Assets/मालमसेवरील घसारा Motor Car/भोटार कार Fixture Fitting / फिक्चर ऑण्ड फिट्ग्ज Generator Set/ जनसेटर Premises/ फिमाचसेस Software/संगणक प्रणाली Safe Furniture & Dead Stock/ फर्निचर आणि क्षेडस्टॉक Computers/ संगणक Air-Condition/ एअर कंकीशन मशिल Electric Applications/ वियुत उपकरण Office Equipments/ऑफिन इक्वीपनेट Plant & Machinary / प्लेट ऑण्ड परिनय्ट 20 Repairs & Maintenance Expenses दुकरती व देखभाल खर्म Maintenance Charges /मेंटेनन्य चार्जेस Diesel Bill Expenses/ जिक्केत वर्ष Building Maintenance Expenses इक्तरती व देखभाल खर्म Motor Car Expenses / शिल्वर हिस्तेस वर्ष Building Maintenance Expenses ईमारत देखभाल खर्म Motor Car Expenses / शिल्वर हिस्तेस वर्ष	5,85,46,177.00 1,04,561.00 2,10,07,731.00 6,13,30,118.00 7,00,00,000.00 50,23,47,935.86 11,18,654.00 39,28,885.20 50,47,539.20 2,41,38,712.02 0.00 1,93,93,381.54 3,45,96,341.80 1,42,68,475.48 9,23,96,910.84 35,91,940.00 16,07,861.00 22,15,593.34 74,15,394.34 17,34,378.11 8,09,953.04 5,36,598.70 2,25,91,534.59 1,95,79,373.91 93,38,727.23 3,48,19,399.71 9,57,685.94 27,12,112.39 20,25,346.96 2,16,419.40 9,53,21,529.98 1,89,29,779.46 26,47,942.17 88,43,545.00 4,44,99,819.62 30,34,403.35

31.03.2023 Rs. Ps.	Particulars / तपशिल	31.03.2024 Rs. Ps.
RS. FS.	Annexure -21 / परिशिष्ट -21	rs. rs.
	Other Expenses / इतर खर्च	
15,93,371.78	Postage & Stamps / पोस्टेज आणि तिकीटे	15,40,195.12
45,48,887.41	Other Charges / इतर खर्च	61,09,473.37
5,14,911.20	Remittance Expenses / रेमिटन्स खर्च	2,87,608.00
19,54,858.00	Legal Charges / कायदेनिषयक फी	20,40,700.00
	Recovery Expenses / वस्तली खर्च	
42,63,581.00 1,58,69,024.00	Pigmy Commission / पिग्मी कमिशन	60,19,476.00 1,73,85,765.50
7,01,109.52	Telephone Exp./ दुरध्वनी खर्च	9,21,641.26
57,11,743.08		
	Consultant & Professional Fee सल्लागार व व्यवसायक फी	93,01,662.00
17,55,221.74	Advertisement Charges / जाहिरात खर्च	13,41,694.68
6,82,202.00	Amortisation on Govt.Securities/गव्ह.सिक्युरीटी घसारा	15,50,676.00
4,80,000.00	Miscellaneous Expenses / किरकोळ खर्च	4,80,000.00
35,62,250.55	Bank Charges / बँक चार्जेस	8,80,160.92
71,740.00	S.H.G.Training Expenses/स्वयंसहा.प्रशिक्षण खर्च	64,13,910.00
2,75,00,000.00	NPA-Interest / अनूत्पादित कर्जावरील व्याज	1,50,00,000.00
11,83,512.88	<u> </u>	
11,83,312.88	Annual General Body Exp /वार्षिक सभा खर्च	15,83,655.00
22,19,813.00	BOD/Staff Training Expenses संचालक / कर्मचारी प्रशिक्षण खर्च	32,31,430.00
13,81,718.18	Computer Stationary / कॉम्प्युटर स्टेशनरी	11,56,300.00
35,36,845.92	ATM Transcation Expenses/एटीएम ट्रॅन्झॅक्शन खर्च	41,54,398.28
1,27,08,000.00	Staff Welfare Exp./स्टाफ वेलफेअर खर्च	1,21,22,511.00
12,50,000.00	Relief Fund Exp(2118)/रिलीफ फंड	32,27,240.00
17,96,86.84	QR(UPI)Charges/QR(UPI)Aproved fee(2190,2191)	7,29,803.81
2,53,40,712.00	Depreciation on GSec	0.00
34,00,000.00	Investment Fluctutaion Reserve(5278)	3,00,00,000.00
12,04,09,189.10	TOTAL / एकूण	12,54,78,300.94
	Annexure -22 / परिशिष्ट -22	
	Provisions / तरतुदी	
12,00,00,000.00	Reserve For Bad & Doubtful Debt बुडीत व संशयित कर्ज निधी	22,00,00,000.0
1 00 00 000 00	Chandand Assats / * 5 * *	1 00 00 000 0
1,00,00,000.00	Standerd Assets / स्टॅंडर्ड ॲसेटस्	1,00,00,000.0
25,00,000.00	Special Reserve U/S 36(1)(viii) / स्पेशल रिझर्व्ह	25,00,000.0
12,00,00,000.00	Income Tax / आयकर	21,00,00,000.0
0.00	Defered Tax Liability/ डिफर्ड टॅक्स लायबिलीटी	35,76,000.0
25,25,00,000.00	TOTAL / एकूण	44,60,76,000.0
	Annexure -23 / परिशिष्ट -23	
	Commission & Exchange / कमिशन व वटाव	
1754,940.57	Commission on MSEDCL Collection एमएसडीसीएलकडून मिळालेले कमिशन	16,27,108.16
3015,068.24	Commission on BG/LC बँक गेरेंटी वरील कमिशन	18,10,103.25
388,731.75	Commission & Exchange / कमिशन व वटाव	3,28,483.08
5158,740.56	TOTAL / एकूण	37,65,694.49
	Annexure -24 / पोरीशेष्ट -24	
	Annexure -24 / परिशिष्ट -24 Other Income / इतर उत्पन्न	
12.28.240.00	Other Income / इतर उत्पन्न	12.07.265.00
12,28,240.00	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर गांडे	12,07,265.00 1,60,44,301.50
12,28,240.00 2,04,46,545.97 62,11,711.94	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर गाडे Processing Charges / प्रोसेसिंग खर्च	1,60,44,301.50
2,04,46,545.97 62,11,711.94	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर गाडे Processing Charges / प्रोसेसिंग खर्च Inoperative Charges / इनऑपरेटिव्ह चार्जेस	1,60,44,301.50 60,19,790.52
2,04,46,545.97 62,11,711.94 6,64,898.38	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर गाढे Processing Charges / ग्रोसोरिंग खर्च Inoperative Charges / इनऑपरेटिव्ह चार्जेस Cheqe Return /Stop Payment Charges चेक रिटर्न /स्टॉप पेमेंट खर्च	1,60,44,301.50 60,19,790.52 12,43,946.23
2,04,46,545.97 62,11,711.94 6,64,898.38 16,90,266.00	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर गांडे Processing Charges / प्रोसेसिंग खर्च Inoperative Charges / इनऑपरेटिव्ह चार्जेस Cheqe Return /Stop Payment Charges चेक रिटर्न /स्टॉप पेमेंट खर्च Cheque Book Charges / चेक बुक खर्च	1,60,44,301.50 60,19,790.52 12,43,946.23 16,82,619.90
2,04,46,545.97 62,11,711.94 6,64,898.38	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर गाढे Processing Charges / ग्रोसोरिंग खर्च Inoperative Charges / इनऑपरेटिव्ह चार्जेस Cheqe Return /Stop Payment Charges चेक रिटर्न /स्टॉप पेमेंट खर्च	1,60,44,301.50 60,19,790.52 12,43,946.23
2,04,46,545.97 62,11,711.94 6,64,898.38 16,90,266.00	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर गांडे Processing Charges / प्रोसेसिंग खर्च Inoperative Charges / इनऑपरेटिव्ह चार्जेस Cheqe Return /Stop Payment Charges चेक रिटर्न /स्टॉप पेमेंट खर्च Cheque Book Charges / चेक बुक खर्च	1,60,44,301.50 60,19,790.52 12,43,946.23 16,82,619.90
2,04,46,545.97 62,11,711.94 6,64,898.38 16,90,266.00 15,29,716.47	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर गाढे Processing Charges / प्रोसेसिंग खर्च Inoperative Charges / इनऑपरेटिव्ह चार्जस Cheqe Return /Stop Payment Charges चेक रिटर्न /स्टॉप पेमेंट खर्च Cheque Book Charges / चेक वृक खर्च ATM Transaction Charges/ एटीएम व्यवहार खर्च	1,60,44,301.50 60,19,790.52 12,43,946.23 16,82,619.90 5,95,050.00
2,04,46,545.97 62,11,711.94 6,64,898.38 16,90,266.00 15,29,716.47 2,82,118.32 73,36,894.69	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर गाडे Processing Charges / प्रोसेसिंग खर्च Inoperative Charges / इनऑपरेटिव्ह चार्जेस Cheqe Return /Stop Payment Charges चेक रिटर्न /स्टॉप पेमेंट खर्च Cheque Book Charges / चेक वुक खर्च ATM Transaction Charges/ एटीएम व्यवहार खर्च Other Printing & Stationery/इतर छपाई साहित्य	1,60,44,301.50 60,19,790.52 12,43,946.23 16,82,619.90 5,95,050.00 2,48,395.30 55,49,922.55
2,04,46,545.97 62,11,711.94 6,64,898.38 16,90,266.00 15,29,716.47 2,82,118.32	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर गाडे Processing Charges / प्रोसेसिंग खर्च Inoperative Charges / इनऑपरेटिव्ह चार्जेस Cheqe Return /Stop Payment Charges चेक रिटर्न /स्टॉप पेमेंट खर्च Cheque Book Charges / चेक बुक खर्च ATM Transaction Charges/ एटीएम व्यवहार खर्च Other Printing & Stationery/इतर छपाई साहित्य Minimum Balance Charges मिनिमम बॅलन्स खर्च	1,60,44,301.50 60,19,790.52 12,43,946.23 16,82,619.90 5,95,050.00 2,48,395.30
2,04,46,545.97 62,11,711.94 6,64,898.38 16,90,266.00 15,29,716.47 2,82,118.32 73,36,894.69	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर माडे Processing Charges / प्रोसेसिंग खर्च Inoperative Charges / इनऑपरेटिव्ह चार्जेस Cheqe Return /Stop Payment Charges चेक रिटर्न /स्टॉप पेमेंट खर्च Cheque Book Charges / चेक बुक खर्च ATM Transaction Charges/ एटीएम व्यवहार खर्च Other Printing & Stationery/इतर छपाई साहित्य Minimum Balance Charges मिनिमम बॅलन्स खर्च Comm on Birla , Iffco Tokio & Exide Life Insurance	1,60,44,301.50 60,19,790.52 12,43,946.23 16,82,619.90 5,95,050.00 2,48,395.30 55,49,922.55
2,04,46,545.97 62,11,711.94 6,64,898.38 16,90,266.00 15,29,716.47 2,82,118.32 73,36,894.69 30,32,883.00	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर माडे Processing Charges / प्रोसेसिंग खर्च Inoperative Charges / इनऑपरेटिव्ह चार्जेस Cheqe Return /Stop Payment Charges चेक रिटर्न /स्टॉप पेमेंट खर्च Cheque Book Charges / चेक वृक खर्च ATM Transaction Charges/ एटीएम व्यवहार खर्च Other Printing & Stationery/इतर छपाई साहित्य Minimum Balance Charges मिनिमम बॅलन्स खर्च Comm on Birla , Iffco Tokio & Exide Life Insurance कमिशन ऑन विर्ला सनलाईफ, इफको टोकीओ इन्शुरन्स	1,60,44,301.50 60,19,790.52 12,43,946.23 16,82,619.90 5,95,050.00 2,48,395.30 55,49,922.55 14,59,885.77
2,04,46,545.97 62,11,711.94 6,64,898.38 16,90,266.00 15,29,716.47 2,82,118.32 73,36,894.69 30,32,883.00 13,618.00	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर माडे Processing Charges / प्रोसेसिंग खर्च Inoperative Charges / इनऑपरेटिव्ह चार्जेस Cheqe Return /Stop Payment Charges चेक रिटर्न /स्टॉप पेमेंट खर्च Cheque Book Charges / चेक वुक खर्च ATM Transaction Charges/ एटीएम व्यवहार खर्च Other Printing & Stationery/इतर छपाई साहित्य Minimum Balance Charges मिनिमम बॅलन्स खर्च Comm on Birla , Iffco Tokio & Exide Life Insurance किमशन ऑन विलो सनलाईफ, इफको टोकीओ इन्शुरन्स ABB Charges / एवीबी चार्जेस	1,60,44,301.50 60,19,790.52 12,43,946.23 16,82,619.90 5,95,050.00 2,48,395.30 55,49,922.55 14,59,885.77 9,457.00
2,04,46,545.97 62,11,711.94 6,64,898.38 16,90,266.00 15,29,716.47 2,82,118.32 73,36,894.69 30,32,883.00 13,618.00 31,71,445.26	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर गाडे Processing Charges / प्रोसेसिंग खर्च Inoperative Charges / इनऑपरेटिव्ह चार्जेस Cheqe Return /Stop Payment Charges चेक रिटर्न /स्टॉप पेमेंट खर्च Cheque Book Charges / चेक बुक खर्च ATM Transaction Charges/ एटीएम व्यवहार खर्च Other Printing & Stationery/इतर छपाई साहित्य Minimum Balance Charges मिनिमम बॅलन्स खर्च Comm on Birla , Iffco Tokio & Exide Life Insurance किमशन ऑन विल्लं सनलाईफ , इफको टोकीओ इन्शुरन्स ABB Charges / एवीबी चार्जेस SMS Banking / एस.एम.एस. बॅकग	1,60,44,301.50 60,19,790.52 12,43,946.23 16,82,619.90 5,95,050.00 2,48,395.30 55,49,922.55 14,59,885.77 9,457.00 38,99,872.65
2,04,46,545.97 62,11,711.94 6,64,898.38 16,90,266.00 15,29,716.47 2,82,118.32 73,36,894.69 30,32,883.00 13,618.00 31,71,445.26 24,19,610.58	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर माडे Processing Charges / प्रोसेसिंग खर्च Inoperative Charges / इनऑपरेटिव्ह चार्जेस Cheqe Return /Stop Payment Charges चेक रिटर्न /स्टॉप पेमेंट खर्च Cheque Book Charges / चेक बुक खर्च ATM Transaction Charges/ एटीएम व्यवहार खर्च Other Printing & Stationery/इतर छपाई साहित्य Minimum Balance Charges मिनिमम बॅलन्स खर्च Comm on Birla , Iffco Tokio & Exide Life Insurance किमशन ऑन बिर्ला सनलाईफ, इफको टोकीओ इन्शुरन्स ABB Charges / एवीवी चार्जेस SMS Banking / एस.एम.एस. बॅकग Other Income / इतर उत्पन्न	1,60,44,301.50 60,19,790.52 12,43,946.23 16,82,619.90 5,95,050.00 2,48,395.30 55,49,922.55 14,59,885.77 9,457.00 38,99,872.65 20,73,003.35
2,04,46,545.97 62,11,711.94 6,64,898.38 16,90,266.00 15,29,716.47 2,82,118.32 73,36,894.69 30,32,883.00 13,618.00 31,71,445.26 24,19,610.58 1,00,00,000.00	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर माडे Processing Charges / प्रोसेसिंग खर्च Inoperative Charges / इनऑपरेटिव्ह चार्जेस Cheqe Return /Stop Payment Charges चेक रिटर्न /स्टॉप पेमेंट खर्च Cheque Book Charges / चेक वुक खर्च ATM Transaction Charges/ एटीएम व्यवहार खर्च Other Printing & Stationery/इतर छपाई साहित्य Minimum Balance Charges मिनिमम बॅलन्स खर्च Comm on Birla , Iffco Tokio & Exide Life Insurance किंग्शन ऑन बिलां सनलाईक, इकको टोकीओ इन्युग्न्स ABB Charges / एबीबी चार्जेस SMS Banking / एस.एम.एस. बँकंग Other Income / इतर उत्पन्न Provision Written Back / तरवृद परतावा	1,60,44,301.50 60,19,790.52 12,43,946.23 16,82,619.90 5,95,050.00 2,48,395.30 55,49,922.55 14,59,885.77 9,457.00 38,99,872.65 20,73,003.35
2,04,46,545.97 62,11,711.94 6,64,898.38 16,90,266.00 15,29,716.47 2,82,118.32 73,36,894.69 30,32,883.00 13,618.00 31,71,445.26 24,19,610.58 1,00,00,000.00 5,60,200.00	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर माडे Processing Charges / प्रोसेसिंग खर्च Inoperative Charges / इनऑपरेटिव्ह चार्जेस Cheqe Return /Stop Payment Charges चेक रिटर्न /स्टॉप पेमेंट खर्च Cheque Book Charges / चेक वृक खर्च ATM Transaction Charges/ एटीएम व्यवहार खर्च Other Printing & Stationery/इतर छपाई साहित्य Minimum Balance Charges मिनिमम बॅलन्स खर्च Comm on Birla , Iffco Tokio & Exide Life Insurance किमशन ऑन विर्ला सनलाईफ, इफको टोकीओ इन्शुरन्स ABB Charges / एसीसी चार्जेस SMS Banking / एस.एम.एस. बॅकग Other Income / इतर उत्पन्न Provision Written Back / तरतुद परतावा Dividend / लाभांश	1,60,44,301.50 60,19,790.52 12,43,946.23 16,82,619.90 5,95,050.00 2,48,395.30 55,49,922.55 14,59,885.77 9,457.00 38,99,872.65 20,73,003.35 0.00 5,60,200.00
2,04,46,545.97 62,11,711.94 6,64,898.38 16,90,266.00 15,29,716.47 2,82,118.32 73,36,894.69 30,32,883.00 13,618.00 31,71,445.26 24,19,610.58 1,00,00,000.00 5,60,200.00 1,00,77,802.00	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर माडे Processing Charges / प्रोसेसिंग खर्च Inoperative Charges / इनऑपरेटिव्ह चार्जेस Cheqe Return /Stop Payment Charges चेक रिटर्न /स्टॉप पेमेंट खर्च Cheque Book Charges / चेक वृक खर्च ATM Transaction Charges/ एटीएम व्यवहार खर्च Other Printing & Stationery/इतर छपाई साहित्य Minimum Balance Charges मिनिमम बॅलन्स खर्च Comm on Birla , Iffco Tokio & Exide Life Insurance किमशन ऑन विर्ला सनलाईफ, इफको टोकीओ इन्सुरन्स ABB Charges / एसीसी चार्जेस SMS Banking / एस.एम.एस. बॅकग Other Income / इतर उत्पन्न Provision Written Back / तस्तुद पस्तावा Dividend / लाभांश Income On Govt. Secu./ सेखे परतावा	1,60,44,301.50 60,19,790.52 12,43,946.23 16,82,619.90 5,95,050.00 2,48,395.30 55,49,922.55 14,59,885.77 9,457.00 38,99,872.65 20,73,003.35 0.00 5,60,200.00 1,16,37,041.00
2,04,46,545.97 62,11,711.94 6,64,898.38 16,90,266.00 15,29,716.47 2,82,118.32 73,36,894.69 30,32,883.00 13,618.00 31,71,445.26 24,19,610.58 1,00,00,000.00 5,60,200.00 1,00,77,802.00 42,549.00	Other Income / इतर उत्पन्न Locker Rent / लॉकर माडे Processing Charges / प्रोसेसिंग खर्च Inoperative Charges / इनऑपरेटिव्ह चार्जस Cheqe Return /Stop Payment Charges चेक रिटर्न /स्टॉप पेमेंट खर्च Cheque Book Charges / चेक वुक खर्च ATM Transaction Charges/ एटीएम व्यवहार खर्च Other Printing & Stationery/इतर छपाई साहित्य Minimum Balance Charges मिनिमम बॅलन्स खर्च Comm on Birla , Iffco Tokio & Exide Life Insurance कमिशन ऑन बिलां सनलाईफ, इफको टोकीओ इन्शुरन्स ABB Charges / एबीबी चार्जस SMS Banking / एस.एम.एस. बॅकग Other Income / इतर उत्पन्न Provision Written Back / तरवुद परतावा Dividend / लाभांश Income On Govt. Secu./ रोखे परतावा PMJJBY /PMSBY(पीएमजेजेबीवाय/पीएमएसबीआय)	1,60,44,301.50 60,19,790.52 12,43,946.23 16,82,619.90 5,95,050.00 2,48,395.30 55,49,922.55 14,59,885.77 9,457.00 38,99,872.65 20,73,003.35 0.00 5,60,200.00 1,16,37,041.00 96,008.00

www.@vpraca.com 022-27575 105) 27574738/24155105 vikrant@vpraca.com

VPR& Associates Chartered Accountants

Independent Auditor's Report

To,

The Members,

Raigad District Central Cooperative Bank Ltd,

Opinion

1. We have audited the accompanying financial statements of The Raigad District Central Cooperative Bank Limited ("the Bank") as at 31 march 2024.

which comprise the balance sheet as at 31° March 2024, Profit & Loss Account and cash flow statement for the year ended on that date, significant accounting policies and Other explanatory information .the return of head office and its departments and 60 branches audited by us and the return of others branches audited by concurrent auditor of the respective branches are consolidated in these financial statement.

In our opinion and to the best of our information and according to the explanation given to us, the aforesaid financial statement together with the notes thereon given the information required by the Banking Regulation act ,1949, the Maharashtra State Cooperative Societies Act 1960 and the guideline issued by National Bank For Agriculture And Rural Development (as applicable) and guideline issued by Reserve Bank Of India and the Central Register Cooperative Societies, in the manner so required and give a true and fair view in conformity with the accounting principle generally accepted in India

- (a) In the case of the Balance sheet, of State of affair of the Bank as On 31* March 2024, and
- (b) In the case of the Profit and Loss Account, of the profit for the Year ended on the date .and
- (c) In the case of the Cash Flow Statement, of the cash flow for the Year ended on the

Basic of Opinion

2. The Bank is recognizing income on interest subvention claims send to Central Government and Sate Government for KCC Scheme partially on receipt basis. such interest income is required to be accounted on accrual basis as per the Accounting Standard 9 "Revenue

3. We conducted our audit in accordance with the Standard on Auditing (SAs) issued by ICAI, Our responsibility under those Standard are further described in the Auditors Responsibility for the Audit of the Financial Statement section of our report . We are independent of the entity in accordance with the code of Ethics issued by ICAI and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with the Code Of Éthics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion.

Emphasis of Matter

4. We draw attention to Additional Disclosure to Notes to Accounts Point No.7a, Ndorard a &7i of Financial Statement regarding 'Provision' where in excess Provisioning are made than

Our opinion is not modified in respect of these matters.

Responsibility of Management and those Charged with Governance for the

5. Management is responsible for the preparation of these financial statements that give a true and fair view of the financial position, financial performance and cash flow of the Bank in accordance with the Banking Regulation Act 1949 (as applicable to co-operative societies), the guidelines issued by the Reserve Bank of India and the guidelines issued by the National Bank for Agricultural and Rural Development, the Registrar of Cooperative Societies, Maharashtra, the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, and the Maharashtra Cooperative Societies Rules, 1961, (as applicable) and generally accepted accounting principles in India so far as applicable to the Bank. This responsibility includes design, nplementation and maintenance of internal control relevant to the preparation of the financial statements that are free from material misstatement, whether due to fraud or error.

In preparing the financial statement, management is responsible for assessing the entity ability to continue as going concern, disclosing ,as applicable ,matter related to going concern and using the going concern basis of accounting unless management either intends to liquidate the entity or to cease operations, or has to no realistic alternative but to do so.

Those charged with governance are responsible for overseeing the entity's financial reporting process

Auditor's Responsibility for the Audit of Financial Statement

6. Our objective are to obtain reasonable assurance about whether the financial statement as whole are free from material misstatement whether due to fraud or error and to issue auditors report that include our opinion .reasonable assurance is high level of assurance .but it is a guarantee that an audit conducted in accordance with SAs. will always detect a material misstatement when it exist .misstatement can arise from fraud or error and are considered material if , individually or in aggregate they could reasonably be expected to influence the economic decision of user taken on the basis of the financial statemen

As part of an audit in accordance with SAs, we exercise professional judgment and maintain professional skepticism throughout the audit .we also:

- * Identify and assess the risk of material misstatement of the financial statement, whether due to fraud and error, design and perform audit producers responsive to those risks, and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion .the risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher than for one resulting from error ,as fraud may involve $collusion\ , forgery\ , international\ omissions,\ misrepresentations\ , or\ the\ override\ of$
- * Obtain an understanding of internal control relevant to the audit in order the $\ \, \text{design audit procedures that are appropriate in the circumstances} \, , \text{but not for that} \,$ purpose of expressing an opinion on the effectiveness of the entity's internal
- * Evaluate the appropriateness of accounting policies used and _ the reasonableness of accounting estimates and related disclosure made by managemen
- * Conclude on the appropriateness of management's use of the going concern basis of accounting and, based on the audit evidence obtained, whether a material uncertainty exists related to events or conditions that may cast significant doubt on the entity's ability to continue as a going concern. If we conclude that a material uncertainty exists, we are required to draw attention in our auditor's report to the related disclosures in the financial statements or, if such disclosures are inadequate, to modify our opinion. Our conclusions are based on the audit evidence obtainéd up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the entity to cease to continue as a going concern.

We communicate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing of the audit and significant audit findings. Including any significant deficiencies in internal control that we identify during our audit.

We also provide those charged with governance with a statement that we have Complied with relevant ethical requirements regarding independence, and_to communicate with them all relationships and other matters that may reasonably be thought to bear on our independence, and where applicable, related safeguards.

Report on Other Legal & Regulatory Requirements

7. We report that: We have obtained all the information and explanations, which to the best of

our knowledge and belief were necessary for the purpose of our audit and have found to be

- a. a) In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purposes of our audit have been received from the branches or offices. b)he transactions of the Bank which came to our notice have been with in the powers of the
- c) The Balance Sheet and Profit and Loss Account dealt with by these reports, are in
- d) The accounting standards adopted by the Bank are consistent with those laid down by the Institute Of Chartered Accountant of India

e)In our opinion and according to information and explanations given to us ,we have not notice any material impropriety or irregularity in the expenditure or in the realization of

f)The Bank is awarded 'A" audit classification for the year 2023-24 based on our assessment of CAMELS rating application to Cooperative Banks

M/s. VPR & Associates **Chartered Accountants** Firm Registration No. 112665W



(Partner) M. No. 130558



Place : Mumbai Date : 24-05-2024 ICAI UDIN: 24130558BKBUKG6283

BANK LIMITED

Significant Accounting Policies and Notes Forming Part of Accounts For the year ended 31st March, 2024

THE RAIGAD DISTRICT CENTRALCO-OP

Principle Accounting Policies

1. General:

1.1 Basis of Preparation

The accompanying financial statements are prepared by following Going Concern basis, under historical cost convention, under accrual system of accounting, unless otherwise stated and conform in all material aspects Generally Accepted Accounting Principles (GAAP) in India, which comprise applicable statutory provisions, regulatory norms / guidelines prescribed by Reserve Bank of India (RBI), Banking Regulation Act 1949 to the extent applicable, Maharashtra State Co-operative Societies Act, 1960, and NABARD, Accounting Standards issued by The Institute of Chartered Accountants of India (ICAI), and generally accepted accounting practices prevalent in banking industry in India. The accounting policies adopted in the current year are consistent with those of previous year except otherwise specified.

1.2 Use of Estimates

The preparation of financial statements requires the management to make estimates and assumptions, considered in the reported amounts of assets and liabilities (including contingent liabilities) as of the date of the financial statements and the reported income and expenses during the reporting period. Management believes that the estimates used in the preparation of the financial statements are prudent and reasonable. Actual results could differ from these estimates. Any revision to the accounting estimates is recognized prospectively in the current and future periods.

Investments:

- 2.1 Investments are classified into three categories viz. Held to Maturity, Available for Sale and Held for Trading as per RBI guidelines/NABARD directives into the following
- a) "Held to Maturity" (HTM) comprising investments acquired with the intention to hold them till maturity
- b) "Held for Trading" (HFT) comprising investments acquired with the intention to trade within 90 day of its acquisition. (there is no such investment in this category by the bank.)
- c) "Available for Sale" (AFS) comprising investments not covered by (a) & (b) above i. those which are acquired neither for trading purposes nor for being held till

However, for disclosure in Balance Sheet, investments are grouped under five heads as

- required by RBI guidelines.. i) Government Securities
- ii) Other Approved Securities
- iii) Shares
- iv) Bonds of PSU
- 2.2 Investments classified as 'Held to Maturity (HTM)" are carried at acquisition cost unless it is more than the face value, in which case the premium is amortized over the residual period of the said investments on pro rata basis.

(पान ७ वर)

(पान ६ वरून)

- 2.3 Investments under 'Held for Trading (HFT)' category are marked to market scrip-wise on the monthly basis as per guidelines issued by Reserve Bank of India. While net depreciation, if any, under each classification is provided for and net appreciation, if
- Investments under 'Available for Sale' category are marked to market scrip-wise on quarterly basis as per guidelines issued by Reserve Bank of India. While net depreciation, if any, under each classification is provided for and net appreciation, if any, is ignored.
- The securities in Available for Sale & Held for Trading category are marked to market by debiting Profit & Loss A/c and creating required Investment Depreciation Reserve.
- As investment is classified as HTM, AFS or HFT at the time of its purchase and subsequent shifting amongst the categories is done in conformity with regulatory

Transfer of scrip from AFS / HFT category to HTM category is made at the lower of book value or market value. In the case of transfer of securities from HTM to AFS. HFT category, the investments held under HTM at a discount are transferred to AFS / HFT category at the acquisition price and investments placed in the HTM category at a premium are transferred to AFS / HFT at the amortized cost.

Transfer of investments from AFS to HFT or vice-versa is done at the book value. Depreciation carried, if any, on such investments is also transferred from one category to another

The transfer of a security between these categories is accounted for at the acquisition cost / book value / market value on the date of transfer, whichever is the least, and the depreciation, if any, on such transfer is fully provided for.

Market value of securities is determined in terms of SGL account transactions, prices declared by Fixed Income Money Market & Derivatives Association of India (FIMMDA) / Financial Benchmark India Pvt. Ltd. (FBIL). Investments for which such

rates / quotes are not available are valued as per norms laid down by RBI which

- a) Central / State Govt. Securities: Prices / Yield to maturity rates put out by the FIMMDA/FBIL.
- b) PSU bonds: at Yield to Maturity rate
- c) Treasury bills: at carrying cost
- d) Other approved securities: by applying Yield to Maturity rate
- e) Units of Mutual Funds: Lower of Cost or NAV as provided by respective
- f) Shares of Co-operative Societies in respect of Ownership Premises: Re. 1/per society in case where financial position is not available.
- g) Shares in other Co-operative societies (State Co-operative Banks & District Central Co-operative Banks): Face Value
- 2.8 The bank follows "Settlement Date" accounting for recording of purchase and sale transactions in Securities.
- Investments are classified as performing and non-performing, based on the guidelines issued by the RBI. In respect of Non-Performing Investments (NPI), income is recognized on cash basis, and provision is made for depreciation / diminution in the value of such securities as per RBI guidelines.

Advances:

- Advances are classified into Standard, Sub-standard, Doubtful or Loss assets as per criteria stipulated by RBI.
- Recovery out of Non-Performing Assets Accounts is first adjusted against interest and thereafter the principal except the Awarded accounts, where the recovery is first adjusted towards principal amount outstanding.
- 3.3 Amounts recovered against Advances written off in earlier years, are recognized as revenue.

4. The Provisioning for Advances is done at the following rates:

Particulars	%
I. Standard Assets	
Commercial Real Estate Advances	1.00 %
Agriculture Advances	0.25%
Non Agriculture Advances	0.40 %
II. Substandard Assets (Up to three year)	10 %
III. Doubtful Assets	'
Unsecured portion	100 %
Secured Portion	
Up to 3 to 4 Years	20 %
4 Year to 6 Years	30 %
IV. Loss Assets / Above 6 years	100 %

Property . Plant & Equipment : (Fixed Asset and Deprecation)

- Premises and other Fixed Assets are stated at their written down value. Depreciation on Fixed Asset is charged for the entire year. If asset is purchased on
- or before 30th September, in other case it is charged 50% of normal rates. Depreciation is provided on asset sold during the year up to the date of sale
- 5.4 Fixed Asset (including intangible asset) are depreciated as per the rates given below:

Sr.	Description of Fixed Assets	Method of charging depreciation	Depreciation
1.	Computers	Straight Line Method	33.33%
2.	Office Renovation	Straight Line Method	10.00%
3.	Air Conditioner	Written Down Value	20.00%
4.	Electrical Equipment	Written Down Value	20.00%
5.	Software	Straight Line Method	33.33%
6.	Office Equipments	Written Down Value	15.00%
7.	Generator	Written Down Value	15.00%
8.	Furniture & Fixtures	Written Down Value	10.00%
9.	Plant and Machinery	Written Down Value	20.00%
10.	Building/premises	Written Down Value	10.00%
11	Vehicle	Straight Line Method	20.00%

6. Reserve Fund & Other Reserves:

Reserves Fund & other Reserves	Rs.in lakhs
Statutory Reserve Fund	10334.36
Building Funds	6076.83
Development Fund	1869.29
Investment Fluctuation Fund	1735.45
Bad and Doubtful Debts-Reserve	2341.29
BDDR U/s 36(1)(vii)(a)	17783.90
Provn For Covid-19 Moritorium	2300.00
Dividend Equalization Fund	580.48
Agriculture Credit Stabilization Fund	4851.27
Fisheries Credit Stabilization Fund	1611.96
Charity Fund	375.86
Standard Assets Provision	1123.79
Special Reserve u/s 36 (1)(viii) Income Tax 1961	527.00
Staff Welfare Fund	1018.23
Investment Depreciation Reserve	439.80
Bank Shareholder Welfare Fund	454.56
Reserves Fund & other Reserves	
Other NPA Provision	28.78
Reserve for Contingencies	874.72
PACS Development Fund	800.00
Overdue Interest Reserve	2633.43
Reserve for Public Purpose	181.70
Special Reserve Fund	396.04
Technology Adoption Fund	116.00
TOTAL	58454.74

7. Employee Benefit Long Term Employee Benefits: Defined Benefits Plan:

a. Provident Fund:

All eligible employees are entitled to receive benefits under the Provident Fund scheme. Retirement benefit in the form of Provident Fund is a defined contribution scheme and the contribution is charged to the Profit and Loss Account of the year when the contribution to the respective funds are due and paid.

b. Gratuity:

The bank is having Employee's Gratuity Fund managed by Life Insurance Corporation of India said liability the bank had already funded Rs. 3448.21 lacs including Current financial year payment of Rs. 585.46 lacs as advised by Life Insurance Corporation of India.

c. Leave Encashment:

The bank is doing Leave Encashment provision every year, and is accounted for on accrual basis. The bank has bal of Rs. 3443.31 lakhs on 31/03/2024 Accounting Standard - 15 (Revised) "Employee Benefits" issued by The Institute of Chartered Accountants of India.

8. Revenue Recognition:

- Interest on advances classified as sub standard, doubtful or loss assets is recognized on realization
- ii. Unrealized interest in case of NPA accounts for the current year is fully provided for by debit to the profit and loss account
- iii. Interest income on fixed deposits with Banks has been accounted on accrual basis based on
- iv. Interest income on investments with NABARD Bonds and Government securities has been accounted on accrual basis based on broken period interest basis.

the interest certificates received from the respective banks and financial institutions.

- v. Guarantee Commission, Locker rent, processing charges are accounted on cash basis.
- vi. Interest on Inland Bills Purchased (IBP) realized after due date is accounted on receipt basis.
- vii. Dividends received from shares of Co-operative Institutions are accounted for as and when
- viii. 1.5% Central Govt and 2.5% State Govt interest subvention on K.C.C. disbursed is accounted for as and when received
 - Profit / Loss on sale of investments is credited /debited to "Profit / Loss on Sale of Investments". However, profit on sale of investments under Held to Maturity category, if any, is appropriated (net of applicable taxes and amount required totransferred to Statutory Reserves) to Investment Fluctuation Reserve.
 - 8.2 Income (other than interest) on investments in "Held to Maturity (HTM)" category acquired at a discount to the face value is recognised as follows:
 - a. On Interest bearing securities, it is recognised only at the time of sale/
 - b. On zero-coupon securities, it is accounted for over the balance tenor of the securityon a constant yield basis.
 - Income on Units of Mutual Funds as recognised on cash basis as per the guidelinesissued by Reserve Bank of India.

9. Income Tax:

a) Current Tax:-

Current income tax is measured at the amount expected to be paid to the Tax Authorities in accordance with the applicable provisions under the Income Tax Act, 1961.

10. Impairment of Assets:

Fixed Assets are reviewed for impairment whenever events or changes in circumstances warrant that the carrying amount of an asset may not be

Recoverability of assets to be held and used is measured by a comparison of the carrying amount of an asset to future net discounted cash flows expected to be generated by the asset. If such assets are considered to be impaired, the impairment to be recognized is measured by the amount by which the carrying amount of the asset exceeds the fair value of the asset.

11. Accounting for Provisions, Contingent Liabilities and Contingent Assets

In conformity with AS 29, "Provisions, Contingent Liabilities and Contingent Assets", issued by The Institute of Chartered Accountants of India, the Bank recognizes provisions only when it has a present obligation as a result of a past event, it is probable that an outflow of resources embodying economic benefits will be required to settle the obligation, and when a reliable estimate of the amount of the obligation can be made.

A disclosure of contingent liability is made when there is-

- a) A possible obligation arising from a past event, the existence of which will be confirmed by occurrence or non occurrence of one or more uncertain events not within the control of the Bank, or
- b) A present obligation arising from a past event which is not recognized as it is not probable that the outflow of resources will be required to settle the obligation or a reliable estimate of the amount of obligation can not be made.

When there is a possible or present obligation in respect of which the likelihood outflow of resources is removed no provision or disclosure is made.

Contingent assets are not recognized in the financial assets. However contingent assets are assessed continuously.

c) Guarantees given on behalf of constituents, acceptances, endorsements and other

As a part of its commercial banking activities, the Bank issues documentary credits and guarantees on behalf of its customers. Documentary credits enhance the credit standing of thecustomers of the Bank. Guarantees generally represent irrevocable assurances that the Bank will make payment in the event of the customer failing to fulfil its financial or performance obligations.

12.Investment Fluctuation Reserve (IFR)

The bank maintains Investment Fluctuation Reserve (IFR) on AFS and HFT InvestmentPortfolio as per the extant RBI guidelines.

13. Accounting of Goods & services Tax:-

The eligible GST input credit, is accounted for in the books in the period in which the underlying service or goods received are accounted and when there is reasonable certainty in availing / utilising the credits.

NOTES ON ACCOUNTS:

1. Appropriation of Profit

The Bank has given effect for following appropriation of profit for the year ended 31st March 2024 in the financial Statements, subject to approval of the shareholders at the AGM.

Statement of Appropriations 31.03.2024

reaction of Appropriations 51.05.2024		Rs. In Lacs
Particulars	31.03.2024	31.03.2023
Net Profit for the year ended	2841.43	2575.24
March31		
Previous Year Surplus	4.12	9.33
TOTAL	2845.55	2584.57
Statutory Reserve Fund	1138.22	1033.83
Agril Credit Stabilization Fund	426.83	387.68
Fisheries Credit Stabilization Fund	142.28	129.23
Building Fund	300.00	300.00
Dividend Paid	346.62	329.83
Charity Fund	50.00	50.00
Shareholders Welfare Fund	50.00	40.00
Divident Equilisation Fund	100.00	50.00
Development	100.00	50.00
Staff Welfare Fund	100.00	100.00
Staff/BOD Training	50.00	50.00
SHG Training	00.00	30.00
Contribution to Public Purpose	40.00	30.00
Balance Carried to Balance Sheet	1.60	4.00
TOTAL	2845.55	2584.57

Accounting Standard 15 (Revised) - Employee Benefits

i. Defined Contribution Schemes

Bank's employees are covered by Provident Fund to which the Bank makes a defined contribution measured as a fixed percentage of basic salary. During the year an amount of Rs.270.34 lacs (P.Y. Rs.249.78 Lacs) has been charged to Profit and

Loss account and deposited with the Commissioner of Provident Fund, Thane.

Defined Benefit Schemes

The Bank makes contributions for the gratuity liability of the employees, to the 'The Raigad District Co-Op Bank Employees Group Gratuity Trust'with L.I.C. of India. Annual contributions are made as per the actuarial valuation arrived at by L.I.C. of India.

The following table sets out the status of the defined benefit schemes and the amounts recognized in the Bank's financial statements as at March 31, 2024which is as per AS-15(R).

	Particulars	As at 31st March 2024 (Rs. Lacs)	As at 31st March 2023 (Rs . Lacs)
a	Opening Bal. of Gratuity	2894.03	2728.29
b	Gratuity Insurance Premium for the year	585.46	149.22
С	Interest credited for the Fund	233.78	199.52
D	Claims paid during the year	249.14	169.52
e.	Fund management charges	15.92	13.98
	Closing Bal of Gratuity(PAV) a+b+c-d-e)	3448.21	2894.03

The expected return on plan assets is determined considering several applicable factors mainly the composition of the plan assets held, assessed risk of assets management, historical results of the return on plan assets and the policy for plan assets management.

iii. Leave Encashment

Employees of the Bank are entitled to accumulate their earned/ privilege leave upto a maximum of 360 days. A maximum of 30 days leave is eligible for encashment in each year. Leave Encashment is accounted for on accrual basis in accordance with the Accounting Standard - 15 (Revised) "Employee Benefits" issued by The Institute of Chartered Accountants of India which has been already funded by the bank

Accounting Standard - 17 Segment Reporting

(Amt in Lakhs)

Sr	Particulars	Outstanding Balance		Income	
No	Tarticulars	2024	2023	2024	2023
1	Government & State Government Securities	67297.94	67484.85	5177.33	5105.65
2	Other Investments	81308.49	90231.33	5948.17	5358.00
	Total	148606.43	157716.18	11125.50	10463.65
3	Agriculture Loan	15412.50	14876.17	1716.93	1430.53
4	Non Agriculture Loan	3252.79	2415.42	230.61	188.65
5	Sugar Loan	76062.43	50953.57	7065.12	2111.03
6	Housing Loan	10264.82	8767.61	942.26	833.56
7	Direct Medium Term Loan	50783.64	25251.86	4572.52	2586.01
8	SHG/JLG Loan	2307.29	2235.97	208.02	217.72
9	Salary Loan	17341.67	18023.72	2107.89	2097.16
10	Other Loans	49291.94	52820.75	5831.28	5916.51
	Total	224717.08	175345.07	22674.63	15381.1

(a) Primary Reporting Segments:

The Bank's operations are solely in financial services and consist of providing Banking services including commercial lending activities, treasury operations, etc. The bank adopted following business segment as primary reporting segments:

- i) Treasury
- ii) Other Banking Operations

The above segments are based on the currently identified segments taking into account the nature of services provided, the risks and returns, overall organization structure of the Bank and financial reporting system.

Business segments are classified as under:

- i) Treasury: Dealing operations in Money Market Instruments, Trading / Investmentin Bonds/ Government Securities and other permissible
- ii) Other Banking Operations: Retail and corporate lending and advances to customers and related fee based income and all other operations not covered under Treasury Operations.

Segment revenue, results, assets and liabilities include the respective amounts identifiableto each of the segments and amounts apportioned/ allocated on a reasonable basis.

(b) Secondary Reporting Segments:

Bank caters mainly to the needs of Indian customers; hence separate information regardingsecondary segment i.e. Geographical Segment is not given.

Accounting Standard-18: Related party disclosures

The Bank has disclosed the necessary information regarding related parties to the extent permissible by Banking Regulation Act 1949 by way of loans given to Directors and their relatives.

As per Accounting Standard (AS-18) on "Related Party Discloser" Key Managerial persons of the bank are as

Sr. No.	Name of Director	Designation	Category Representing	
1	Shri-Jayant Prabhakar Patil	Chairman	Other Agricultural .Co-op.Cr.Sty.	
2	Shri-Suresh Namdev Khaire	Vice Chairman	Agril.Co-Op.Cr.Sty; Pali-Sudhagad	
3	Shri-Nrupal Jayant Patil	Director	Agril.Co-Op.Cr.Sty, Alibag (Other Backword Class	
4	Shri-Aslam Ibrahim Raut	Director	Agril.Co-Op.Cr.Sty, Mangaon	
5	Shri-Ganesh Krishna Madhavi	Director	Agril.Co-Op.Cr.Sty, Roha	
6	Shri-Pravin Mahadev Lale	Director	Agril.Co-Op.Cr.Sty, Khalapur	
7	Shri-Santosh Nathuram Patil	Director	Agril.Co-Op.Cr.Sty, Mhasala	
8	Shri-Tanaji Pandurang Mate	Director	Agril.Co-Op.Cr.Sty, Karjat	
9	Shri-Prabhakar Dhau Patil	Director	Agril.Co-Op.Cr.Sty, Pen	
10	Shri-Mahesh Mahadev Mhatre	Director	Agril.Co-Op.Cr.Sty. Uran	
11	Shri-Vijay Krishna Gidi	Director	Agril.Co-Op.Cr.Sty, Murud	
12	Shri-Hanumant Motiram Jagtap	Director	Agril.Co-Op.Cr.Sty, Mahad	
13	Shri-Vasant Gajanan Yadav	Director	Agril.Co-Op.Cr.Sty, Shriwardhan	
14	Shri-Dnyaneshwar Goving Bhoir	Director	Agril.Co-Op.Cr.Sty, Tala	
15	Shri-Eknath Keshav Gayakwad	Director	Agril.Co-Op.Cr.Sty, Poladpur	
16	Shri-Santosh Haribhau Patil	Director	Agril.Co-Op.Cr.Sty, Panvel	
17	Shri-Prashant Madhusudan Naik	Director	Non Agril.Co-Op.Cr.Sty.	
18	Sau-Madhura Mahesh Malushte	Director	Maharashtra Co-Op.Sty's Act, 1960, Sec-73 BBB	
19	Sau-Prita Pravin Chaulkar	Director	Maharashtra Co-Op.Sty's Act, 1960, Sec-73 BE	
20	Shri-Kisan Narayan Umte	Director	Scheduled cast and schedule tribes	
21	Shri-Ajit Balkrushna Kasar	Director	Vimukta Bhatkya Jamati	
22	Adv- Paresh Anantrao Deshmukh	Expert Director	Co-opted under Bye-Law No.8 D(A)	
23	Adv- Aswad Jaydas Patil	Expert Director	Co-opted under Bye-Law No.8 D(A)	

5. Accounting Standard - 19: Leases

Operating Leases:

The Bank has entered into Lease Agreements with various parties. The total of future minimum lease payments under non – cancelable operating leases in terms of Accounting Standard (AS-19), Accounting for Leases, issued by The Institute of Chartered Accountants of India is as follows.

Bank has cancellable operating leases and the disclosures under Accounting Standard-19 on leases issued by ICAI are as under: The Lease Agreements entered into, pertain to use of premises for the branches. The lease agreements do not have any undue restrictive or onerous clauses other than those normally prevalent in similar agreements regarding use of assets, lease escalations, renewals and a restriction on sub - leases. Lease rent debited to profit & Loss account in the current year amounting to Rs 88.64 Lakhs (P.Y.79.14 Lakhs).

Break up of future minimum lease payments under non cancellable operating leases for each of the periods are as under:

			(13.111 Lakiis)
Sr. No.	Particulars	F.Y.2023- 2024	F.Y.2022- 2023
1	Not later than one year	112.65	112.65
2	Later than one year and not later than five years	563.25	563.25
3	Later than five years	0.00	0.00

(पान ८ वर)

(पान ७ वरून)

6. Accounting Standard-20: Earning Per Share

The basic and diluted earnings per share have been computed by dividing the Net Profit / Loss attributable to the equity share holders for the period by the weighted average number of equity shares outstanding during the reporting period.

Particulars	31-03-2024	31-03-2023 (As per IO)	
Total Net worth (a)	41551.40	34991.44	
Earning (After Provisions) (b)	2841.43	2575.24	
Number of Shares (c)	277061	263862	
Value Per Share (d) = (a/c)	Rs.14997.20	Rs.13261.27	
Earnings Per Share (e) =(b/c)	Rs. 1025.56	Rs. 975.98	
Diluted Number of Share	Nil	Nil	
Diluted Earnings Per Share	Nil	Nil	

7. Accounting Standard-22: Accounting for Taxes on Income

Deferred tax Liability as on 31-03-24 is Rs. 35.76 lakhs

8. Accounting Standard 26: Intangible Assets

Intangible assets consist of Computer Software acquired. The same is amortised equally over the period of three years as per RBI guidelines.

9. Accounting Standard 28: Impairment of Assets

The Bank assesses at each Balance Sheet date whether there is any indication that an asset maybe impaired and provides for impairment loss, if any, in the Profit and Loss Account The Bank has ascertained that there is no material impairment of any of its assets and as such no provision under Accounting Standard 28 on Impairment of Assets (AS-28) issued by ICAI

10. Accounting Standard 29: Provisions, Contingent Liabilities And Contingent Assets

a. All letters of credit / guarantees are sanctioned to customers with approved credit limits in place. The liability thereon is dependent, on terms of contractual obligations, devolvement raising demand by concerned parties and the amount being called up. These amounts are collateralized by margins, counter-guarantees and secured charges. The said letters of credit / guarantees include letters of credit / guarantees obtained through other scheduled commercial banks under Line of Credit amounting to Rs. 2398.41 lakhs (Previous year – Rs.2363.26)

The quantum of contingent liabilities in respect of Bank guarantees, Letters of credit, Forward contracts etc. as follows:

		(Rs.in Lakhs)
Particulars	FY.2023-24	F.Y.2022-23
Opening Balance	2363.26	5939.98
Addition during the year.	39.62	1428.45
Less closing during the year	04.47	5005.17
Closing Balance	2398.41	2363.26

c. Depositor Education and Awareness Fund (DEAF)

The Bank created Depositor Education and Awareness Fund (DEAF) on June 30, 2014 and has transferred all credit balance mentioned in sub-clause i) to viii) in Clause 3 of DEAF Scheme 2014 maintained with the Bank which have not been in operation for 10 years or more, in terms of Circular issued by Reserve Bank of India, in this regard. Subsequently, Bank is transferring to the said Fund, amount becoming due in each calendar month, which remained unpaid for 10 years or more, as specified in the scheme and the interest accrued thereon on the last working day of the subsequent month. In case of demand from claim, whose unclaimed amount / deposit had been transferred to the fund, the Bank repays the claimant, along with interest, if applicable, and lodges a claim for refund from DEAF (maintained with Reserve Bank of India) for an equivalent amount. The details of refund made by the Bank in each calendar month are furnished by the Bank in the prescribed form in the subsequent month. All such unclaimed liabilities (where amount due has been transferred to DEAF) are reflected as "Contingent Liability - Others, items for which the Bank is contingently liable" under Schedule of Contingent Liability in the Annual Financial Statements

The details of the same are as follows:

(Rs.in Lakhs)

Particulars	FY.2023-24	FY.2022-23
Opening Balance of Amounts transferred to DEAF	2341.93	1034.01
Add:- Amounts Transferred to DEAF During the year	463.08	1337.21
Less :- Amounts Reimbursed by DEAF Towards claims	47.51	29.29
Closing Balance of Amounts Transferred to DEAF	2757.50	2341.93

11. Bad Debts:

During the year, the Bank has prudentially written off principal outstanding amount of Rs.28.81 lakh towards Bad & Doubtful Loan A/cs by debiting the same to the Provision. Provision to the extent of 100% of these written off accounts has already been made and earmarked by the Bank. This prudential write off is done only after certification received from the present Statutory Auditor. Further, it is not in the nature of waiver or concession given to any of the borrower and done after keeping all the rights of recovery intact and enforceable

12. Non Banking Assets:

During the year Bank has not acquired any Non Banking Asset. Non Banking Assets as on 31.03.2024 were at Rs. 4758.37 lakh in satisfaction of claims.

Sr. No.	Name of the Borrower Amount			Valuation Date	Valuation Amount
1	Suman Food Processing Limited		669.50	24-12-2010	767.28
2	M/s Modest & Parsans International Pvt. Ltd.,	(2018-2019)	861.55	17-10-2018	861.55
3	Dilshad Begam Hafij Kureshi	(2018-2019)	48.00	15-01-2019	48.00
4	Mahammad Hafij Bashir Kureshi	(2018-2019)	13.57 15-01-2019		15.05
5	Karnala Nagari Co-op. Bank Ltd.	(2020-2021)	2289.62	10-11-2020	2968.09
6	Hymen Fabrics Pvt.Ltd.	(2020-2021)	526.03	h	
7	Hymen Fabrics Pvt.Ltd	(2020-2021)	241.49	07-12-2020	917.41
8	Hymen Fabrics Pvt.Ltd	(2020-2021)	108.61		
	Total		4758.37		

The Bank has applied for extension to the permission to retain Non Banking Asset pertaining to Suman Food Processing

Limited. The Bank is in process to sale said Non Banking Asset.

Sr.No.	Particulars	31.03.2024	31.03.2023		
1	Movement of CRAR				
а	Capital Tier I	31107.16	29017.10		
b	Capital Tier II	4820.72	3615.01		
С	Total of Tier I and Tier II Capital	35927.88	32632.11		
d	Total Risk Weighted Assets	246821.36	198365.11		
е	Capital to Risk Assets Ratio	14.56%	16.45%		
2	Investments				
а	Book Value	67149.75	67484.86		
b	Face Value	67297.94	67606.45		
С	Market Value	67164.09	67067.38		
3	Advances Against				
а	Real Estate	979.57			
b	Construction Business	0.00	0.00		
С	Housing	10264.82 876			
4	Advances against Shares & Debentures	NIL	NII		
5	Average Cost of Deposits	5.35%	4.67%		
6	NPAs				
а	Gross NPAs	6.27%	8.77%		
b	Net NPAs	0.00%	0.00%		
7	Movement of NPAs				
	Opening Balance	15131.53	13614.6		
	Add:- Additions during the year	850.61	1985.4		
	Total	15982.14	15600.0		
	Less:- Recovered	616.38	455.0		
	Upgradation	1437.84	0.00		
	Write off	28.81	13.54		
	Total	2083.03	468.50		
	Closing Balance	13899.11	15131.53		

Profitability		
*		
Interest income as a percentage of working funds	8.70%	7.07%
Non-Interest income as a percentage of working funds	0.15%	0.20%
Operating profit as a percentage of working funds	0.74%	0.75 %
Return of Assets	0.74%	0.75%
		1633.31
Operating profit per employee	11.19	9.92
Movement in Provisions		
A. Towards NPA		
Opening Balance	17954.0	1 16767.55
Add:- Additions During The Year	2200.0	0 1200.00
Less:- Reduction During The Year (Write Off)	28.8	1 13.54
Less:- Excess Provision prior to 31/03/2006 reversed	Provision prior to 31/03/2006 reversed 0.00	
Closing Balance	20125.2	0 17954.01
B. Towards Depreciation on Invesment		
Opening Balance	739.8	0 486.39
Add:- Additions During The year	0.0	0 253.41
Less:- Reduction During The Year	300.0	0.00
Closing Balance	439.8	0 739.80
C. Standard Assets		
Opening Balance	1023.7	9 923.79
Add:- Additions During The year	100.0	0 100.00
Less:- Reduction During The Year	0.0	0.00
Closing Balance	1123.7	9 1023.79
Foreign Currency Assets & Liabilities	NA	NA
	Return of Assets Business (Deposits + Advances) per employee Operating profit per employee Movement in Provisions A. Towards NPA Opening Balance Add:- Additions During The Year Less:- Reduction During The Year (Write Off) Less:- Excess Provision prior to 31/03/2006 reversed Closing Balance B. Towards Depreciation on Invesment Opening Balance Add:- Additions During The Year Less:- Reduction During The Year Closing Balance C. Standard Assets Opening Balance Add:- Additions During The year Less:- Reduction During The Year Closing Balance Add:- Additions During The Year Less:- Reduction During The Year Closing Balance	Return of Assets 0.74% Business (Deposits + Advances) per employee 2061.81 Operating profit per employee 11.19 Movement in Provisions 17954.0 A. Towards NPA 2200.0 Opening Balance 17954.0 Add:- Additions During The Year 2200.0 Less:- Reduction During The Year (Write Off) 28.8 Less:- Excess Provision prior to 31/03/2006 reversed 0.0 Closing Balance 20125.2 B. Towards Depreciation on Invesment 0.0 Opening Balance 739.8 Add:- Additions During The year 0.0 Closing Balance 439.8 C. Standard Assets 0 Opening Balance 1023.7 Add:- Additions During The year 100.0 Less:- Reduction During The Year 0.0 Closing Balance 1023.7 Add:- Additions During The Year 0.0 Closing Balance 1023.7

NIL

07.11.2023

NIL

25.10.2023

13.(I) - Issuer composition of Non SLR Investments as on 31/03/2024

Penalty imposed by RBI for any violation

DICGC Premium paid upto

					(Rs. In crore
No	Issuer	Amount	Extent of	Extent of	Extent of
			Below	Unrated	unlisted'
			Investment grade	securities	securities
			Securities	already	already
			already Invested	Invested	Invested
1	2	3	4	5	6
1	PSUs	0.00			
2	Fls	0.00			
3	Nationalised Banks	813.08			
4	Others	25.00			
5	Provision Held towards				
	depreciation	0.00			
	Total	838.08	0.00	0.00	0.00

14.(II) - Non performing Non-SLR Investments

	(Rs. In crores)
Particulars	Amounts
Opening Balance	0.00
Additions during the year since 1'st April	0.00
Reduction during the above period	0.00
Closing Balance	0.00
Total Provision Held	0.00

15. SECURITIES SOLD / PURCHASED UNDER REPOS

				(Rs. In Crore
Particulars	Minimum outstanding During the year	Maximum outstanding During the year	Daily Average Outstanding During the year	As on 31.03.2024
Securities Sold Under				
Repos	NIL	NIL	NIL	NIL
Securities Purchased under reverse Repos	NIL	NIL	NIL	NIL

16. Accounting Standard – 03 Cash Flow Statements: CASH FLOW STATEMENT FOR THE YEAR ENDED 31 March, 2024

	202	23-24			2022-2023	
Cash flow from operating Activities						
Net profit as per P/L account A			28	4142778.30		257524190.40
Add: Adjustments for						
Depreciation on assets	953	321529.98			78505029.83	
Amortisition on Investment		1550676			682202	
Provision for BDDR	2	17118655			118646245.6	
Provn for Current Year N.P.A. Interest		14469055			23290678.46	
Special Reserve U/S 36(1)(VIII)		2500000			2500000	
Prov for Standard Asset		10000000			-3182465.45	
Prov for Invst Fluc		60000000			0	
Provn for IT	1	94186410			-79015708	
Other NPA	2500000				0	
Provn for Staff Leave Surrender	70000000				44654812	
Bonus & Ex-Gratia	17500000				12500000	
Provision for Training of Directors		5000000			4974560	
SHG Marketing & Promotion		8000000			5000000	
Sub Total B				698146325.90)	208555354.40
Less:						
Staff Leave Eancashment		-399075	68		24918667	
Sub Total C				-39907568	3	24918667
Total (A+B-C)				942381536.2	2	441160877.8
Adjustment for						
Decrease/(increase) in investments		9109754	127		866454356	
(Decrease)/increase in Advances		49372012	- 212		3710500768	
Decrease/(increase) in other Assets		16571815	4.7		22676573.84	
Provisions						
(Decrese)/Increase in Interest Rece		34681319	- 8.6		81970182.07	
Decrease/(increase) in Deposits		41500704	146		1106371786	

Starr Leave Laricasiiineit	33307300		24310007	
Sub Total C		-39907568		24918667
Total (A+B-C)		942381536.2		441160877.8
Adjustment for				
Decrease/(increase) in investments	910975427		866454356	
(Decrease)/increase in Advances	4937201212		3710500768	
Decrease/(increase) in other Assets	165718154.7		22676573.84	
Provisions				
(Decrese)/Increase in Interest Rece	346813198.6		- 81970182.07	
Decrease/(increase) in Deposits	4150070446		1106371786	
(Decrease)/Increasein Interest Payable	28540393.65		5192821.1	
(Decrease)/Increase in OD Interest Reserve	0		0	
(Increase) /Decrese in Branch Adjustment				
Decrease/(increase) in Br.Adj.	15122493.98		16322421.68	
Decrease/Increase Other Recievables	0		Inflow	
Decrease/(increase) in Other Liabilities	53384139.43		37974720.49	
Decrease/(increase) in Reserves	-11367800	-1823766998	52420914.63	-1806359945
Net Cash generated from Operating Activities before Tax (A)		-881385461.8		-1365199067
Cash flow from Investing Activities:				
Net Cash generated from investing Activities (B)		71961375.94		-72406966.34
Purchase of Fixed Assets (Net)	71961375.94		- 72406966.34	
Cash Flow from financing Activities:				
Increase/(Decrease) in Share Capital	13432700		14715000	
(Increase)/Decrease in Borrowing	216884472.1		1305821559	
Net Cash generated from financing Activities (C)		-203451772.1		1320536559
Net increase in cash & cash equivalents (A+B+C)		-1012875858		-117069475.1
Net increase in cash & cash equivalents at the begining of the year -		1393725212		1785769273
Net increase in cash & cash equivalents at the end of the year		380849354.5		1668699798
Cash & cash Equivalents at the end of the year				
Details of Cash & Cash Equivalents				
	+	1		l

579454865

1089244933

579454865

1089244933

17. Accounting Standard – 10 Property, Plant and Equipments:.

Gross Block As On 31/03/2024

DESCRIPTION	Gross Block										
	Opening As On	Addition	Deletion	Total As On 31-03-2024	Depriciation	profit/ loss	Depriciation during year	Total Depriciation	WDV As on 31-03-2024		
	01/04/2021	upto 31-03-2024	upto 31- 03-2024		upto 31-03- 2023		31/03/2024	upto 31-03- 2024			
PREMISES	388750725.85	60698638.55	0.00	449449364.40	223534018.47	0.00	22591534.59	246125553.06	203323811.		
MOTOR CAR	19942478.08	9072468.49	0.00	29014946.57	21137781.33	0.00	1734378.11	22872159.44	6142787.:		
SAFE &FURNITURE	162177101.77	20479714.31	0.00	182656816.08	88477570.49	82181.80	9338727.23	97816297.72	84758336.		
GENRETOR	11706656.59	1030050.00	36884.82	12699821.77	8917072.09	39200.01	536598.70	9453670.79	3206950.		
SOFTWARE	29302595.31	76865246.13	0.00	106167841.44	39541847.44	0.00	19579373.91	59121221.35	47046620.		
COMPUTOR	29640377.72	103931094.49	15147.03	133556325.18	80549019.07	21801.09	34819399.71	115368418.78	18166105.		
ELETRIC	48062745.09	3826292.86	22152.50	51866885.45	38131452.71	85403.26	2712112.39	40843565.10	10937917.		
OFFICE EQUIPMENT	14187381.08	9006657.89	82073.86	23111965.11	9202467.61	153483.41	2025346.96	11227814.57	11730667.		
AIR CONDITIONER	17330476.60	1577605.38	1345.23	18906736.75	13921360.88	13814.23	957685.94	14879046.82	4013875.		
FIXTURE ^FITTING	5696840.18	4276787.84	1057.08	9972570.94	4573941.10	0.00	809953.04	5383894.14	4588676.		
PLANT &MACHINARY	5022035.00	0.00	0.00	5022035.00	3939938.01	0.00	216419.40	4156357.41	865677.:		
LAND A/C	32600625.00	27646950.00	0.00	60247575.00	0.00	0.00	0.00	0.00	60247575.		
CAPITAL WORK IN PROGRES	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.		
					0.00			0.00	0.		
TOTAL	764420038.27	318411505.94	158660.52	1082672883.69	531926469.18	395883.80	95321529.98	627247999.16	455029000.		

For VPR and Associated Chartered Accountants (FRN No. 112665W)

FOR RAIGAD DISTRICT CENTRAL CO-OP. BANK LTD

CA. Manasi Kulkarni	Jayant Patil
Partner	Chairman
M.N. 130558	

M M Vartak Suresh Khaire

K.T.Waghmod Dy. Chief Executive Officer M.M. Thakur

Chief Manager Loans & Supervision

Accts. & Banking

M.K. Mali Accts. & Banking

Place: Alibag Date: 24.05.2024 UDIN of ICAI: 24130558BKBUKG6283

कठोर मेहनतीशिवाय यश मिळत नाही : बापूसाहेब

। पेण । प्रतिनिधी ।

सोबती संस्थेच्या माध्यमातून गेल्या १९ वर्षे शालेय साहित्य वाटप होत असून, या वर्षींदेखील ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बापुसाहेब नेने यांनी सांगितले की, यशाला कोणताच शॉर्टकट नसतो. धैर्य, चिकाटी व प्रामाणिकपणे काम केल्यास आपले उदिष्ट सफल होते. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर कठोर मेहनत घेतल्यास यश आपोआप तुमच्या पायाशी येईल. मात्र, मेहनत करणे गरजेचे आहे. मेहनत करणाऱ्यांच्या मागे सोबती संघटना नेहमीच ठामपणे उभी राहते. आतापर्यंत सोबतीची धुरा मी सांभाळत होतो. परंतु यापुढे मंगेश, नीता, निलेश यांसारखे तरूण मंडळी सांभाळणार आहेत. माझा यांच्याकडे बारीक लक्ष असेल. भविष्यात सोबती संघटनेचे काम थांबले जाणार नाही ते अविरतपणे



सुरूच राहील.

शेतपळस, आमटेम जिल्हा परिषद, कोकण एज्युकेशन वढाव, खारजुई जिल्हा परिषद, जय किसान विद्या मंदिर वडखळ, जिल्हा परिषद वडखळ, बोरी जिल्हा परिषद येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच छत्री व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सोबतीचे मा. अध्यक्ष बापूसाहेब नेने, शुभांगी नेने, बापूसाहेब आठवले, ॲड. नीता कदम, निलेश म्हात्रे आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माध्यमात्न समाजहिताचे कार्य

केशोर धारिया याचे प्रतिपादन



। पेण । प्रतिनिधी ।

कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असला तरीसुद्धा तेथील महिलांच्या डोक्यावरचा हंडा आजही उतरला नाही. आजही येथे येणाऱ्या द्षित पिण्याच्या पाणीप्रवठ्यामुळे झालेल्या कावीळ आजाराने मुलांचे मृत्यू झाले. याचा गांभीर्याने विचार करून शिवसेनेचे युवा नेते समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेत वढाव गावात सह्याद्री जलश्द्धीकरण केंद्राची उभारणी करून समाजहिताचे कार्य घडविले असल्याचे प्रतिपादन हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी केले.

पेण तालुक्यातील वढाव येथे सहयाद्री जलश्ध्दीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी तहसीलदार सुभाष म्हात्रे, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, ज्येष्ठ समाजसेवक वसंत ठाकूर, क्षमा म्हात्रे, काँग्रेसच्या नंदा म्हात्रे, शिवसेनेचे प्रदीप वर्तक, कांतीलाल म्हात्रे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कै. जयप्रकाश ठाकूर यांच्या नावाची मागणी

। पेण । प्रतिनिधी ।

दीव गावचे सुपुत्र आदर्श सरपंच तथा बाजार समिती पेण माजी सभापती कै. जयप्रकाश रामभाऊ ठाकूर यांचे नाव दीव येथील रस्त्याला द्यावे, यासाठी संपूर्ण दीव गावातील नागरिकांच्या सह्यांचे निवेदन दीव ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच मनिषा मंगलदास ठाकूर यांना माजी सरपंच एकनाथ ठाकूर, पेण तालुका भाजप चिटणीस तथा माजी सभापती प्रफुल्ल म्हात्रे, वाशी ग्रामपंचायत सरपंच संदेश ठाकूर, माजी सरपंच विवेक म्हात्रे, माजी उपसरपंच मंगलदास ठाकूर, दीव गावाचे



सामाजिक कार्यकर्ते गोपाळ ठाकूर, सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तसेच गणपत ठाकूर, सुनील ठाकूर, विशाल ठाकूर, जगन ठाकूर, सचिन पाटील आणि पेण तालुका भाजप युवा मोर्चा चिटणीस समीर ठाकूर यांच्याकडून सादर करण्यात आले.

कृषीवरु हे पत्र नागेश पब्लिशर्स प्रा. लि.साठी मुद्रक, प्रकाशक सौ. चित्रलेखा पाटील यांनी नागेश पब्लिशर्स, वेश्वी, अलिबाग, जि. रायगड ४०२ २०९ येथे छापून येथेच प्रसिद्ध केले. आर. एन. आय. रजि. क्र. ४९९६३/७७ । MH-MR-RGD-RNP/16/2022-23 (31-12-2025) दूरध्वनी : ०२१४१–२२२९०/२२२७६१, संपादकीय विभाग–email : krushivalnews@gmail.com / जाहिरात विभाग– email : raigadkrushival@gmail.com मुंबई कार्यालय : ए-५ आयओनिक १८, ऑर्थर बंदर रोड, कुलाबा, मुंबई ४०० ००५. दूरध्वनी : ०२२–२२८८४५३८. 🔳 संस्थापक-संपादक : स्व. प्रभाकर पाटील 🔳 सल्लागार संचालक : सौ. सुप्रिया पाटील 🔳 व्यवस्थापकीय संचालक : सौ. चित्रलेखा पाटील 🔳 कार्यकारी संपादक : माधवी माणिक सावंत 🕷 सल्लागार संपादक : प्रसाद वासुदेव केरकर (* या पत्रातील मजकुराच्या निवडीसाठी पीआरबी कायद्यानुसार संपादकीय जबाबदारी यांची आहे.)

Cash in Hand

Balance with other banks